

Printed and Published by Shah Haraikhchand Bhurabhai
at the Dharmabhyudaya Press,
Angrezi, Kothi, Benares.

(Registered according to act XXV of 1867.)

(All rights reserved by the Publisher.)

अर्पणपत्रिका.



परमपूज्य, परमोपकारी, अद्वितीयगुरुभक्त, ज्येष्ठवन्धु
श्रीमान् हर्षचन्द्रभाई !


(ऑ-मेनेजर श्रीयशोविजय जैन बनारस पाठशाला.)



आप एक उदार, श्रीवीरशासन प्रेमी अने पूर्ण शांतिवाला
नररत्न छो. आपे मने विद्याप्राप्तिमां घणी उमदा सहायता
आपीने आपनो ऋणी बनाव्योछे, से आपनी निष्कारण
परोपकारितानी श्रृंखलाथी आकृष्ट थयेलो हुं, फक्त
मारी कृतज्ञताने माटे, आ नानकडुं पुस्तक ऑ-
पना विमल करकमलमां सहर्ष समर्पुंछुं.

प्रार्थी-भवदीय चरणोपासक-

सेवक वेचरना अभिवंदन.



प्रस्तावना ।

साक्षरो !

जेम संस्कृतभाषा पवित्र अने सनातन मानवामां आवे छे, तेवीज रीते प्राकृतभाषा पण पवित्र अने प्राचीन छे, जो के सांप्रत संस्कृत-भाषा सरलताथी शीखवा माटे घणां अेक साधनो नजर पर आवेछे, परंतु प्राकृतभाषा शीखवा माटे सिवाय हैमव्याकरण बीजुं संपूर्ण सुन्दर साधन मळतुं नथी, अने आ युगना युवानो 'गोखतुं ते मगजमारी छे' अेम मानी ते व्याकरण सांगोपांग जोइ शकता नथी, तेथीज दिन प्रतिदिन आ प्राकृतभाषा लुप्तप्राय थयेली जोवामां आवेछे, परन्तु हवेथी अेम न थवा पामे अने केवल गुजराती शीखेला विद्यार्थिओ पण प्राकृतभाषा सरलताथी शीखे ते माटे आ लघु पुस्तक तैयार करवामां आव्युं छे.

आ पुस्तकने तैयार करवामां, तेनी भाषा सुधारा माटे अने प्रेसकॉपी तैयार करवा माटे श्रीमान् मास्तर रायचन्द्रभाई कसलचन्द्र भाइअे तथा प्रुफ विगेरे जोवामां बीजा साक्षरोअे पण मने घणी सारी सहायता आपेली छे, ते माटे तेओ पूज्योनो आ स्थले हुं सान्तः-करण उपकार मानुंछुं. यद्यपि पुस्तक लखतां सावचेती राखेली होवा छतां पण 'सहभूर्भान्तिर्दुर्वारा' अे वाक्य मूजब कोई पण स्थले साक्षरोनी नजरे हुं भूलेलो देखाउं तो तेओ मने क्षमा करशे अने मने फरीथी भूल न थवा माटे सूचना करशे तो तेओनो हुं आभार मानीश.

वीरवर्ष २४३८
कार्तिक कृष्ण अष्टमी.
श्रीजैनयशोविजयसंस्कृतपाठशाला.
वाराणसी.

प्राकृतभाषोपासक-
बेचर जीवराज.
बला.
(काठीयावाड.)

अनुक्रमणिका.



विषय.	पानु
मंगलादि तथा साधारण सूचना अने वर्णमाला.	१
वर्तमान काळना त्रणे पुरुषना एकवचन, धातुओ, तेने लगता नियमो, प्राकृत, गूजराती वाक्यो.	२
वर्तमानकाळना त्रणे पुरुषना बहुवचन- वीजुं पूर्ववत्.	५
धातुओ अने वाक्यो	७
स्वरान्त धातुओ, तेने लगता नियमो, संधिना नियमो अने वाक्यो.	८
प्रश्नो अने उपसर्गो.	११
प्रथमा विभक्ति, अकारांत, इकारांत, उकारांत, पुंलिंग तथा नपुंसक; अव्यय अने वाक्यो.	१३
चालु शब्दो, बीजी विभक्ति अने वाक्यो.	१८
चालु शब्दो, विशेषणो, तृतीय विभक्ति अने वाक्यो.	२३
चालु शब्दो, चतुर्थी, पंचमी, षष्ठी, अने वाक्यो.	२८
चालु शब्दो, सप्तमी, संबोधन अने वाक्यो.	३३
सारांश (पूर्वोक्त शब्दना सर्वविभक्तिनां रूपो) तथा प्रश्नो.	३९
संख्यावाचक शब्दो, अव्ययो, आकारांत पुलिंग	४१
संपूर्ण आज्ञार्थ, विध्यर्थ, शब्दो, धातुओ, तत्संबन्धि नियमो अने वाक्यो	४५
धातु, शब्दो अने वाक्यो	४९
स्त्रीलिंग, आकारांत, इकारांत, उकारांत, उकारांत शब्दो, प्रथमा, तथा द्वितीया विभक्ति, परचुरण शब्दो, धातुओ अने वाक्यो.	५३
तृतीया, चतुर्थी, पंचमी, षष्ठी, सप्तमी, संबोधन, चालु शब्दो, धातुओ अने वाक्यो	५८
सारांश (पूर्वोक्त शब्दना वधां रूपो) तथा सवाल.	६३
भूतकालना सघळा प्रत्ययो, धातुओ, शब्दो अने वाक्यो.	६५
धातु, ऋकारान्त शब्दोनां रूपाख्यान अने वाक्यो	७०
भविष्यत्काल, क्रियातिपत्तिना सघळा प्रत्ययो, धातुओ, शब्दो अने वाक्यो.	७३
धातुओ, शब्दो अने वाक्यो.	७८

विषय.	पानुं.
सवालौ	८१
कर्मणि, भावे प्रयोग, अपवादि धातुओ, शब्दो अने वाक्यो	८२
हेत्वर्थ कृदन्त, सवन्धक भूत कृदन्त, वर्तमान कृदन्त, कर्मणि भूत कृदन्त, अनियमित कृदन्त, शब्दो, धातुओ अने वाक्यो.	८६
सवालौ	९०
प्रेरकभेद, तेने लगता सामान्य विशेष नियमो, धातुओ, शब्दो अने वाक्यो	९१
चालु-प्रेरक भेद, तेथी थता कृदन्तो, धातुओ, शब्दो अने वाक्यो.	९६
सवाल.	१००
केटलाएक कृदन्तो तथा तद्धितना प्रत्ययो, शब्दो, धातुओ अने वाक्यो	१०१
नकारांत शब्दो, तेने लगता प्रत्ययो, अने तेनां रूपो, बीजा शब्दो, धातुओ अने वाक्यो.	१०६
सत्राल	१११
सर्वादिशब्दो, बीजाशब्दो, धातुओ, सर्वादिना त्रणे लिंगनां रूपो अने वाक्यो	११२
किं शब्द, तेने लगता त्रणे लिंगना नियमो, तेनां रूपो, शब्दो, धातुओ अने वाक्यो.	११५
यद्, तद्- शब्द, तेने लगता सर्वलिंगी नियमो, तेनां रूपो, बीजा शब्दो, धातुओ अने वाक्यो.	१२०
अद्स् शब्द, तेने लगता त्रणे लिंगना नियमो, तेनां रूपो, बीजा शब्दो, धातुओ अने वाक्यो	१२३
ह्रस्व-शब्द, तेना नियमो, रूपो; बीजा शब्दो धातुओ अने वाक्यो	१२७
पुतद्, युष्मद्, अस्मद्नां वधां रूपो, तेना नियमो, बीजा शब्दो, धातुओ अने वाक्यो	१३१
सस्कृत शब्दोथी प्राकृत शब्दो वनाववाना नियमो.	१३७
समासाख्यान अने शब्दो.	१४१
उपदेशजनक प्राकृत श्लोको (गाथाओ)	१४४
एक प्राकृत अधूरी कथा, लेखकना पूज्योनुं नामोल्लेखन तथा ग्रन्थसमाप्तिनी प्रार्थना	१४६
शब्दकोश.	१-२८

अहम्

श्रीविजयधर्मसूरिगुरुभ्यो नमः ।

प्राकृतमार्गोपदेशिका ।

सिद्धत्थं सिद्धत्थांगयं गमिअमोहकोहसन्दोहं ।
भासासमूहविबुहं विबुहवुहनयं जिणं वीरं ॥ १ ॥
सैव्वणुं कलिकाले आयरिअं हेमचन्दभगवन्तं ।
सत्थविसारदजङ्गायरिअं गुरुं धम्मसूरिन्दं ॥ २ ॥
कुणन्ति विग्घनासं जिणमुहसुहमंडवनडीसमाणं ।
सुअदेवअं अ सुद्धं अमच्चमहाणिज्जपयजुगलं ॥ ३ ॥
सँद्दाजुत्तं धम्मे पिअरं जीवरायमुत्तमं माअं ।
वन्धवं हरिसचन्दं मह विन्नाणदाणानिआणं ॥ ४ ॥
सायरं वन्दिऊणं वुच्छं पाययमग्गोवदेसिअं ।
वालाणं वोहत्थं गुरुसुकिवाए मन्दपवरी ॥ ५ ॥
(कुलयं)

१ वीतराग श्रीवीरभगवानने नमस्कार.

२ कलिकालसर्वज्ञ प्रभुश्रीहेमचन्द्राचार्यने तथा पूज्यपादगुरुश्रीशास्त्रविशारद
जैनाचार्य श्रीविजयधर्मसूरिने वंदना.

३ श्रीश्रुतदेवताने प्रणमन.

४ पूज्य श्रीपिता तथा माताने तथा परमपूज्य उपकारी ज्येष्ठवंधु हर्ष-
चन्द्रभाइने प्रणाम.

५ लेखक पोतानी लघुतापूर्वक अधिकारी, प्रयोजन तथा अभिधेयनुं सूचन
करेछे.

साधारण सूचना.

- १ अहिं लखाता दरेक नियमो श्रीहेमचन्द्राचार्यविरचित सिद्धहेम व्यकरणेने अनुसारेज जाणवा.
- २ प्राकृतमां (संस्कृतमां जेम थाय छे तेम) द्विवचननो प्रयोग थतो नथी, परंतु तेने बदले ' बे ' संख्यानो वाचक ' द्वि ' शब्द जोडी बहुवचनमां प्रयोग थायछे.
- ३ प्राकृतमां चतुर्थी विभक्तिने बदले षष्ठी विभक्ति वपराय छे, परंतु कोइ ठेकाणे चोथी विभक्तिनुं एकवचम संस्कृतनी तुल्य पण थायछे.
- ४ संस्कृत शब्दमांहेला जोडाक्षरो प्राकृतमां विशेष नियमोथी फारफेर कर्या सिवाय वपराता नथी.
- ५ ' अस् (थवुं) ' धातुने छोडीने प्राकृतमां दरेक धातुओनी सरखी प्रक्रिया होवाथी अहीं गण, आत्मनेपद् तथा परस्मैपद् संबंधी विभाग करवामां आवशे नहि.

वर्णमाला.

प्राकृतमां वपराता मूलाक्षर नीचे प्रमाणे:—

स्वर—

अ, आ, इ, ई, उ, ऊ, ए, ओ.

व्यञ्जन—

क, ख, ग, घ, ङ; च, छ, ज, झ, ञ; ट, ठ, ड,
 ढ, ण; त, थ, द, ध, न; प, फ, ब, भ, म;
 य, र, ल, व, श, ह.

पाठ १ लो.

वर्तमान काल;

एकवचनना प्रत्ययो—

१ पुरुष, मि.

२ " सि, से.

३ " इ, ए,

धातु—

बोल्-बोलुं.

सोल्-रांधुं.

जाण्-जाणु.

हण्-मारु.

पुच्छ्-पूछुं.

गरिह्-निंदा करवी.

जेम्-जमवुं.

तोड्-तोडुं.

बीह्-बीवु.

पिज्ज्-पिजुं.

पड्-पडु.

देक्स्-देखुं.

छज्ज्-शोभु.

- १ दरेक व्यञ्जनान्त धातुओने दरेक कालना पुरुषबोधक प्रत्ययो लगाडतां पहेलां विकरण प्रत्यय 'अ' उमेरवामां आवेछे, जे-मके-बोल्+अ+इ=बोलइ.
- २ पहेला पुरुषना 'मि' प्रत्ययनी पूर्वना 'अ' नो 'आ' विकल्पे थायछे. जेमके-गरिह्+मि=गरिहामि, गरिहामि.
- ३ ज्यारे धातु विकरण द्वारा अकारांत थयो होय अथवा मूलधीज अकारान्त होय त्यारेज बीजा तथा त्रीजा पुरुषना 'से' तथा 'ए' प्रत्ययो लगाडवामां आवेछे. प्रत्युदाहरण- वा+सि=वासि, वा+इ=वाइ.
- ४ वर्तमान काल, भविष्यकाल, आज्ञार्थ तथा विध्यर्थना प्रत्ययो

अने वर्तमान कृदन्तमां- आवता दरेक प्रत्ययोनी पूर्वना विक-
रणना 'अ' नो 'ए' विकल्पे थायछे. जेमके- बोलेइ, बोलइ-

५. धातुओ पछी आवेला वर्तमानकाळ, भविष्यकाळ, आज्ञार्थ तथा
विध्यर्थना तमाम प्रत्ययोने ठेकाणे 'ज्ज' अने 'ज्जा' एवा वे
आदेशो विकल्पे थायछे. जेमके-बोलेज्ज, बोलेज्जा, बोलइ-

६ 'ज्ज' अने 'ज्जा' नी पूर्वना 'अ' नो 'ए' नित्य थाय छे.

'बोल्ल' धातुना त्रणे पुरुषनां एकवचननां रूपो-

१ पु० बोलेमि, बोलामि, बोलेज्ज, बोलेज्जा, बोलमि.

२ पु० बोलेसि, बोलासि; बोलेसे, बोलसे; बोलेज्ज, बोलेज्जा.

३ पु० बोलेइ, बोल्लइ; बोलेए; बोल्लए, बोलेज्ज, बोलेज्जा.

वाक्यो-

जाणेमि ।	ह्मि ।	चयसे ।
वीहसि ।	जेमेसि ।	हणमि ।
नवेमि ।	अत्थि ।	चलइ ।
सोल्लेज्ज ।	देक्खेइ ।	डहामि ।
तोडेइ ।	ह्मो ।	पुच्छेज्जा ।
छज्जामि ।	सि ।	गरिहामि ।
पिज्जसे ।	पडइ ।	जीवसि ।

धातु-

जिव्, जीव्-जीववुं.

चय्-छोडवुं.

नव्-नमवुं.

चल्-चालवुं.

डह्-वाळवुं.

*अस्-थवुं.

∴ भूतकाळना प्रत्ययोने छोडीने दरेक काळना प्रत्ययोनी साथे अस् धातुनुं
'अत्थि' रूप थायछे, पण 'सि' प्रत्यय साथे 'अस्' नुं रूप 'सि' ज थायछे, तथा
'मि' प्रत्यय साथे 'अस्' नुं रूप 'ह्मि' विकल्पे थायछे, तेमज बहुवचनना 'मो'
अने 'म' प्रत्ययनी साथे 'अस्' नुं रूप 'ह्मो' तथा 'ह्म' विकल्पे थायछे

गुजराती वाक्यो-

(हुं) वीउंछुं.	(हुं) बळुंछुं.	(हुं) जगुंछुं.
(ते) मारेछे.	(ते) छोडेछे.	(ते) रांधेछे.
(ते) जमेछे.	(हुं) बोळुंछुं.	(तुं) छे.
(ते) चालेछे.	(ते) छे.	(हुं) छुं.
(हुं) चालुंछुं.	(तुं) जाणेछे.	(ते) बळेछे.
(ते) वीएछे.	(ते) जाणेछे.	(तुं) शोभेछे.
(तुं) पूछेछे.	(तुं) नमेछे.	(अमे) छीए.
(ते) पडेछे.	(तुं) जीवेछे.	(तुं) वीएछे.
	(ते) देखेछे.	

पाठ २ जो.

द्विवचनवाळा वाक्यनुं प्राकृत करवा माटे प्रथमा तथा द्वितीया विभक्तिना ' द्वि ' शब्दनां रूपो आपीए छीए-

दुण्णि, विण्णि, दोण्णि, वेण्णि दुवे, दो, वे,
जेमके-दुवे नविमो-अमे वे नमीए छीए.

वर्तमान काळ (चालु)

बहुवचनना प्रत्ययो-

१ पु० मो, मु, म.

२ पु० इत्था, ह.

३ पु० न्ति, न्ते, इरे.

धातु-

गच्छ्-ज्वुं.

नस्स्-नाश थवुं.

सिज्ज्-सिद्ध थवुं.

गेण्ह्-ग्रहण करवुं, लेवुं.

मुज्ज्-मुंझावुं, घेला थवुं.

जुज्ज्-लडवुं.

नच्च्-नाचवुं.

बुज्ज्-जाणवुं.

पूस्-पोषण करवुं.

वेद्-वीटवुं.

फास्-स्पर्श करवुं, अडकवुं.

वन्द्-नमवुं.

वाक्यो—

नच्चिरे ।

पूसिम ।

वीहामो ।

चयित्था । ✓

नच्चेह ।

गेण्हेह ।

डहेज्जा ।

नच्चिमो ।

वेढन्ते । ✓

जाणाम ।

वे पुच्छिमो ।

मुज्जित्था ।

गच्छन्ति ।

बुज्जेज्जा ।

नस्सामो ।

सोछिरे ।

जुज्जिमो ।

नविमो ।

दो बोछामो । ✓

सिज्जेज्ज ।

जीवेज्ज ।

- १ प्रथम पु० ना बहुवचनना प्रत्ययो पर छतां पूर्वना 'अ' नो 'आ' तथा 'इ' विकल्पे थायछे. जेमके नच्चामो, नच्चिमो, नच्चमो.
- २ ज्यारे स्वर पर होयं त्यारे पूर्वनो स्वर लोपायछे नच्च+इरे= नच्चिरे. आ नियम अमुक स्थलेज वपराय छे. माटे वापरनारे प्रयोग उपर ध्यान आपवुं.

धातु—

कह्—कहेवुं.
निन्द्—निन्दवुं.
कुण्, कर्—करवुं.
सूस्—सूकावुं.
रूस्—रोष करवो.

तर—तरवुं.
सुण्—सांभळवुं.
जिण्—जितवुं.
चिण्—एकटुं करवुं.

वाक्यो—

(अमे) पालीए छीए.
(तमे) लो छो.
(अमे) जाणीए छीए.
(तेओ) पडेछे.
(तमे) वीटोछो.
(तमे) देखोछो.
(तमे) एकटुं करोछो.
(तेओ) सांभळेछे.
(अमे) मुंझाहए छीए. ✓
(तेओ) जीतेछे.
(अमे) लडीए छीए.
(तेओ) नमेछे.
(अमे) निंदीए छीए.
(तेओ) लेछे.
(तमे) बे मुंझाओछो.

(तेओ] सूकायछे.
(तेओ) बे नाचेछे.
(अमे) कहीए छीए.
(तमे) तोडोछो.
(तेओ) स्पर्श करेछे.
(तेओ) जीवेछे.
(अमे) करीए छीए.
(तमे) छो.
(तेओ) पीएछे.
(तमे) बे शोभोछो.
(तेओ) बे सांभळेछे. ✓
(तेओ) तरेछे.
(तेओ) रांधेछे.
(अमे) रोष करीए छीए.

પાઠ ૩ જો.

ધાતુ-

સુમર્-યાદ કરવું.
છિન્દ્-છેદવું.
પુળ્-પવિત્ર કરવું.
થુળ્-સ્તુતિ કરવી.
વચ્-જવું.
હ્રહ્-સાફ કરવું.
કુજ્ઞ્-ક્રોધ કરવો.

હ્રળ્-ક્રાપવું, લળવું.
ગળ્-ગુંથવું.
ગજ્-ગાજવું.
મિન્દ્-ભેદવું, તોડવું.
સિઙ્-સિંચવું.
મચ્-મદ કરવો, હર્ષ કરવો.

વાક્યો-

થુણિમો ।	કુજ્ઞન્તે ।	પડિમો ।
હ્રણહ ।	ગળ્ઠન્તિ ।	દો દેક્ષિરે ।
પુણિમો ।	હ્રહામ ।	પુચ્છન્તિ ।
વચ્ચામુ ।	દુવે સિઙ્ચન્તિ ।	વોહ્રહ ।
મચ્ચિમ ।	ગજ્જાસુ ।	બીહન્તે ।
છિન્દિસુ ।	સુમરિસુ ।	જાણિરે ।
મિન્દિરે ।	વે નવહ ।	હળન્તિ ।

[અમે] ગુંથીએ છીએ.
[તેઓ] શુદ્ધ કરેછે.
[અમે] સિંચીએ છીએ.
[તેઓ] સ્તુતિ કરેછે.
[અમે] ક્રોધીએ છીએ.
[અમે] નમીએ છીએ.
[તેઓ] સ્મરણ કરેછે.

[તેઓ] જાયછે.
[તમે] હર્ષ કરોછો.
[હું] ક્રાપુંછું.
[તે] સાંભળેછે.
[હું] થાડુંછું.
[અમે] જીવીએ છીએ.
[તેઓ] વળેછે.

[तमे] पडोछो.	[अमे] निंदा करीए छीए. ✓
[अमे] मारीए छीए.	[तुं] तरेछे.
[हुं] वीडुंछुं.	[हु] वीउंछुं.
[तमे] बे तरोछो.	[तमे] क्रोध करोछो. ✓
[तमे] पवित्र करोछो. ✓	[अमे] देखीए छीए.
[अमे] पूछीए छीए.	[हु] शुद्ध करुंछु.
[तेओ] गाजेछे.	[ते] बे नमेछे.
[तमे] रांधोछो.	[हुं] पीउंछुं.
[तेओ] शोभेछे.	[ते] वांदेछे.

पाठ ४ थो.

ज्ञा-ध्यान करवुं.	जा-जवुं.
मिला--म्लान थवुं, करमावुं.	हो--थवुं.
दा--देवु, आपवु.	धा--दोडवुं.
खा-खावुं.	वा--वावुं.
चिइच्छ--चिकित्सा करवी.	गां--गावुं.

- १ अकारान्त सिवायना स्वरान्त धातुओने विकरण प्रत्यय 'अ' विकल्पे लागेछे, उदाहरण-होअइ, होइ.
- २ स्वरान्त धातुओ पछी आवेला वर्तमानकाळ, भविष्यकाळ, आज्ञार्थ तथा विध्यर्थना सघळा प्रत्ययोनी पूर्वे, 'ज्' तथा 'ज्जा' एवा आगमो विकल्पे मूकवामां आवेछे. जेमके-होज्जइ, होज्जाइ, -होज्ज, होज्जा
- ३ 'खा' तथा 'धा' धातुओने वधा काळना बहुवचनना प्रत्ययो लागतां तेओने बदले अनुक्रमे 'खाद्' तथा 'धाव्' वापरवामां आवेछे.

(जुओ पाठ १ नियम ५ मो)

संधिना नियमो.

- १ प्राकृतमां अंतरंग (एटलेके एकज पदनी अंदर वे स्वरो साथे आव्या होय तोपण) संधि थतो नथी, किंतु बहिरंग (एटलेके वे पदोनी वच्चे) संधि विकल्पे थायछे उदाहरण-विसम + आयवो=विसमायवो, विसमआयवो
- २ भिन्न पदमां पण इ, ई, उ, ऊ पछी विजातीय स्वर आवे तो संधि थतो नथी. जेमके-हरी + उंघए
- ३ भिन्नपदमां पण ए, ओ पछी कोइ पण स्वर आव्यो होय तो तेनो संधि थतो नथी. जेमके-रामो+अच्चइ
- ४ क्रियापद पछी कोइ पण स्वर आव्यो होय तो तेनो संधि थतो नथी. जेम-होइ + इह, होइ इह

धातु-

अच्च्-पूजवुं.
जग्-जागवुं.
उंघ्-उंघवुं.
वीसर-भूलवुं.
जम्-जन्मवुं.

वड्ढ-वधवुं.
रुव्-रोवुं.
तोल्-तोळवुं.
भमड्-भमवुं.

वाक्यो-

झाइ ।
होज्जह ।
खाअसि ।
जासे ।
उंघिरे ।
वीसरामि ।
वासु ।

चिइच्छसे ।
वान्ते ।
गाइत्था ।
मिलामि ।
जमान्ते ।
सिञ्चिमो ।
रुवह ।

देन्ति ।

वड्ढन्ते ।

ज्ञान्ति ।

जम्मसि ।

जन्ति ।

भमडेज्ज ।


होज्जा ।

होज्जह ।

अच्चसे ।

जग्गाह ।

संयुक्तव्यञ्जननी पूर्वना दीर्घस्वरनो प्रायः ह्रस्व थायछे जा+न्ति
=जन्ति, दा+अ+न्ति= दा+अ+न्ति=देन्ति=दिन्ति.



(अमे) वे ध्यान करीए छीए.

(तेओ) वे गायछे.

(तमे) वे जाओछो.

(तेओ) वधेछे.

(अमे) वे करमाइए छीए.

(अमे) उंघिए छीए.

(तेओ) वे पूजेछे.

(तुं) सींचेछे.

(तमे) वे जीतोछो.

(ते) नमेछे.

(तेओ) याद करेछे.

(तेओ) वे रांधेछे.

(तमे) वे दोडोछो.

(अमे) जीवीए छीए.

(हुं) पीउंछुं.

(तु) भूलेछे.

(तेओ) भमेछे.

(तमे) वे पूछोछो.

(तेओ) पेदा थायछे.

(अमे) वे जाणीए छीए.

(तेओ) छोडेछे.

(हुं) वळुंछुं

(तेओ) वे मुंझायछे.

(अमे) वे बीइए छीए.

(तेओ) वे ग्रहण करेछे.

(हुं) आपुंछुं.

(तेओ) गरजेछे.

उपरना चार पाठमांथी केटलाएक प्रश्नोः—

१ प्राकृतभाषामां वपराता स्वरो तथा व्यंजनो गणी बतावो,
तथा वचनो केटलां छे, ते कहो.

- २ होअइ, बोलेइ, खाअए, ते रूपोनी अंदर वे स्वर साथे होवा छतां संधि केम न थयो ?
- ३ क्या धातुओने विकरणप्रत्यय नित्य लागेछे, तथा क्या धातुओने विकल्पे लागेछे, ते बतावो.
- ४ होइ + अचेइ, बोल्लन्ते + उंघन्ति, अहीं भिन्न पदोमां स्वरसंधि केम न थयो ?
- ५ प्रथम पुरुषना एकवचनना 'मि,' तथा बहुवचनना 'मो,' 'मु,' 'म,' प्रत्ययोनी पूर्वना अकारनुं शुं थायछे ?
- ६ 'ज्ज' तथा 'ज्जा' आ वे, आदेशरूपे तथा आगमरूपे क्यां वपरायछे ?
- ७ अम्, खा, दा, हो, लुण् आ धातुओनां केटलांक रूपो लखो.
- ८ धा (दोडवुं) धातुनुं इरे प्रत्यय पर छतां केवुं रूप थाय ?

उपसर्ग

उपसर्ग धातुनी पूर्वे अर्वा घणुं करीने धातुना असल अर्थमां न्यूनाधिक्य करी विशेष अर्थ बतावेछे. मुख्य उपसर्ग नीचे मुजवः—

- १ अइ— हृद बहार; अइबोलेइ—ते हृद बहार बोलेछे.
- २ अणु— पाछळ, सरखुं; अणुगच्छइ—ते पाछळ जायछे, अणुकरइ—ते अनुकरण करेछे.
- ३ अहि— उपर, अहिगच्छइ—ते उपर जायछे, ते मेळवेछे, एटले जाणी जायछे.
- ४ अहि— तरफ, पासे, अहिगच्छिज्जा—तेओ तरफ जायछे, तेओ पासे जायछे.
- ५ आ— सुधी, उलटुं, आगच्छइ—ते आवेछे.
- ६ अव, ओ— नीचे, दूर, अवतरइ, ओतरइ, नीचे जायछे, उतरैछे;

- ७ उ- उंचे; उगच्छइ-उंचे जायछे, उगेछे.
८ उव, ओ, ऊ- पासे, उवपडइ, ओपडइ, ऊपडइ-पासे पडेछे.
९ णि, नि- नीचे, हमेशां; निपडइ-नीचे पडेछे. णिथुणइ-निरंतर
स्तुति करेछे
१० प- आगळ; पजाइ-आगळ जायछे
११ पडि- सामुं, पडिबोलइ-सामुं बोलैछे
१२ परा- सामुं, उलटुं; पराहोइ-सामो थायछे, पराभवकरेछे (हरावेछे)
पराजिणइ- पराजय करेछे.
१३ वि- विशेष, नहि; विपुणइ-विशेष पवित्र करेछे वियुंजइ-वि-
योग करेछे.
१४ सं- एकठा, साथे; संचलइ-साथे चालेछे.

पाठ ५ मो.

प्रथमा विभक्ति.

१ अकारान्त नाम.

प्रत्ययो-

एकवचन.	अनेकवचन.
पुंलिंग. ओ	आ.
नपुंसकलिंग. म्	ई, ईं, णि.
‡अरिहंतो.	‡अरिहंता.
वणं.	वणाईं, वणाईं, वणाणि.

* (पाठ ३० नियम वारमो (अ) जुओ)

† (जुओ पाठ २ नियम २)

नाम (पुंलिंग)

अरिहंत	} पूज्य, राग- द्वेषरहित देव.	हरिस— हर्ष.
अरुहंत		*नयण—आंख
अरहंत		निव—राजा, नृप.
आयरिअ	} आचार्य, गणनो स्वामी.	चन्द— चंद्रमा.
आइरिअ		समुद्द— दरियो.
अज्ज— वैश्य, वाणीओ.		बुह—डाह्यो माणस.
उवज्जाय	} उपाध्याय, पाठक.	हत्थ— हाथ.
ओज्जाय		पवण—वायरो, पवन.
ऊज्जाय		आइच्च— सूर्य, आदित्य.
लोअ— लोक.		सग्ग—स्वर्ग.
खमासमण— साधु.		नर } पुरुष.
जीव— जीव.		णर }
काउसग्ग—शरीरनो त्याग, कायोत्सर्ग.		विबुह—देव.
धम्म— धर्म.		इन्द—इन्द्र.

१ नपुंसकलिंग नामोनी पहेली तथा बीजी विभक्तिना बहुवचननी पूर्वना ह्रस्व स्वरनो दीर्घ थायछे जेमके-- वणाइं, वारीइं, महुइं, म-हूइं, महुणि.

(नपुंसकलिंग)

मत्थय—माथुं.	राइव—कमल, राजीव.
पाव—पाप.	मंगल—पवित्र क्रिया
नाण } णण } ज्ञान.	वण—जंगल, वन.
दंसण—श्रद्धा, सम्यक्त्व.	धण—धन, दोलत.
	मित्त—मित्र.

* प्राकृतमा ' आख ' वाची दरेक शब्दो विकल्पे पुंलिंगमां वापरी शक्यछे

चरण-चारित्र.

वेयावच्च-सेवा.

खित्त-क्षेत्र, खेतर.

वत्थ-वत्त.

सुह-सुख.

मुह-मुख, मोहुं.

फल-फळ.

नयण-आंख.

२ पदने अन्ते मकारनो अनुस्वार नित्य थायछे परन्तु तेनी पछी कोइ स्वर आव्यो होय तो तेनो अनुस्वार विकल्पे थायछे जेमके--
धणम्=धणं. वणम्+अत्थि=वणं अत्थि, वणमत्थि

वाक्यो—

अरिहंतो पुणइ ।

धम्मा पूसन्ति ।

बुहो बुज्झइ ।

लोओ लुणइ ।

दुवे वणाइं डहन्ति ।

नरो धाइ ।

ऊज्झायो बोल्लइ ।

दुण्णि हत्था चिणन्ते ।

समुद्दो गज्जिज्जा ।

णरा जीविरे ।

इन्दो जिणइ ।

निवो खाअइ ।

नयणाइं देक्खन्ति ।

पावं सूसइ ।

नाणं अत्थि ।

राईवाइँ छज्जन्ति ।

वत्थं पडइ ।

मत्थयं नवइ ।

मंगलं होइ ।

खित्तं नस्सइ ।

हरिसा होन्ति ।

पवणो वाइ ।

चांदो शोभेछे.

राजाओ वांदेछे.

आचार्य पूछेछे.

कमलो करमायछे.

वाणिओ तोळेछे.

‘शरीरनो त्याग’ थायछे.

सूर्य उगेछे.

वे मित्रो सरण करेछे.

शरीर वधेछे.
साधुओ जाणेछे.
माणसो निदेछे.
धर्म पवित्रकरेछे.
बे कमलो पडेछे.
देवो तजेछे.

बे माणसो रांघेछे.
डाह्या माणसो जीतेछे.
माथुं सूकायछे.
हाथ देछे.
पाठक जमेछे.

२. इकारान्त तथा उकारान्त नाम.

प्रत्ययो—

एकवचन	बहुवचन
पुंलिंग. ०	णो, अओ, अउ, ई.
नपुंसकलिंग. स्	ईं, ईँ, णि.
जलही	जलहिणो, †जलहओ, जलहउ, जलही.
भाणू	भाणुणो, †भाणओ, भाणउ, भाणवो भाणू.
दहिँ	दहीईं, दहीईँ, दहीणि.
महु	महूईं, महूईँ, महूणि.

पुंलिंग तथा स्त्रीलिंगना इकारान्त, उकारान्त, शब्दानो अन्त्य-स्वर प्रथमाना एकवचनमां दीर्घ थायछे पुं० सुविही, भाणू, स्त्री० चुद्धी, धेणू.

इकारान्त तथा उकारान्त नामोनां रूपो, प्रत्ययो विगेरेनी बाब-तोमां मळतां होवाथी उकारान्तनां रूपो पण साथेज आपवामां आवेछे, पुंलिंगमां तफावत मात्र एटलोज के प्रथमाना बहुवचनमां


'अवो' प्रत्यय वधारे लागेले. तेमज प्रथमा तथा द्वितीयाना बहुवचनना 'ई' प्रत्ययने बदले 'ऊ' लागेले—

भाणवो (प्र० तुं), भाणू (प्र० द्वि० तुं) बहुवचन.

नाम [पुंलिंग]

सुविहि—नवमा तीर्थीकरतुं नाम.
सरयरवि—शरदऋतुनो सूर्य.
सरयससि—शरदऋतुनो चन्द्र.
धरणीधरवइ—मेरुपर्वत, चक्रवर्ती.
तिअसगणवइ—इन्द्र.
नरवइ—राजा.
धणवइ—शेठ, धनवान.
मुणिवइ—मुनिराज.
दुंदुहि—देवताइ वाजुं.
भुअगवइ—शेषनाग.
जोइसवासि—ज्योतिष्क देव
(सूर्यविगोरे).

विमाणवासि—वैमानिक देव.
रिसि } सांधु.
इसि }
सतु—शत्रु.
असि—तलवार.
हरि—इंद्र, सिंह.
जलहि—समुद्र.
निवइ—राजा.
माणु—सूर्य.
अच्छि—आंख.
तरणि—सूर्य.



(नपुंसकलिंग)

अच्छि—आंख.
महु—मधु.

वारि—पाणी.

(अव्यय)

न—नहि.

च—नकी.



वाक्यो-

सरयससी छज्जइ ।
 धरणीधरवउ जुज्जन्ति ।
 नरवइणो वंदिरे ।
 तिस्रसगणवई जिणइ ।
 धणवई कहेज्ज ।
 दुंदुही गज्जन्ति ।
 भुअगवई चलइ ।
 तरणी भमडेइ ।

दुवे रिसिणो नवन्ति ।
 सत्तुणो कुज्जन्ति ।
 वारिं डहइ ।
 महुइँ पडन्ति ।
 दहिमत्थि ।
 दुण्णि अच्छीइं च देवन्ति ।
 सुविही न कुज्जइ ।

*

तलवार कापेछे.
 वे इन्द्रो जायछे.
 समुद्र वधेछे.
 सूर्य पूजेछे.
 शरदऋतुनो चंद्र दोडेछे.
 राजा जीवेछे.
 ज्योतिष्क देवो गायछे.

वैमानिक देवो नाचेछे.
 ऋषिओ जमेछे.
 धनवानो उंघता नथी.
 मुनिराजो ध्यान करेछे.
 मध सुकातुं नथी.
 अरिहंतो क्रोध करताज नथी.
 डाह्या माणसो याद करेछे.

पाठ ६ ट्ठो.

द्वितीया विभक्ति.

१. अकारान्त नाम.

एकवचन.

पुंलिंग म्
 अरिहंतं.

बहुवचन.

ए, आ.
 अरिहंते, अरिहंता.

नपुंसकलिंग— प्रथमा प्रमाणे.

नाम (पुंलिंग)

वीर—चोवीसमा तीर्थकर, योद्धो.
दुक्खक्खय—दुःखनो क्षय.
लोगविरुद्धच्चाअ—लोकथी-
विरुद्धनो त्याग.
मुत्त—मोक्षनो जीव.
जलण—अग्निं.
पाहाण—पत्थर.
संख—शंखें.
इंगाल—अंगारो.
भगवन्त—ज्ञानवान, पूज्य.
भवसायर—संसाररूप समुद्र.
नमोक्कार } नमस्कार.
नमुक्कार }
सावगधम्म—श्रावकनो धर्म (बौद्धव्रत).
मणुअ—माणस.

विणय—विनय, नम्रता.
सावअ—श्रावक.
पण्ण—बुद्धिमान माणसं.
मुक्ख—मोक्ष.
सीस—चेलो, शिष्य.
सिंघ—सिंह.
थूण } चोर.
थेण }
पुत्त—दीकरो.
जणय—बाप, पिता.
अंब—आंबो.
सीह—सिंह.
भिच्च—नोकर.
पाय—पग.
पुरिस—पुरुष.

(नपुंसकलिंग)

तत्त—तत्त्व, स्वरूप.
तण—घास.
नयर—शहेर.
मंस } मांस.
मास }
सरीर—शरीर.

सिव—कल्याण, मोक्ष.
चेइअ—देव मन्दिर.
कम्म—कर्म, कार्य.
पायच्छित्त—पापनुं शोधन.
दोगच्च—दुर्गति.
रुक्खं—वृक्ष, झाड़.

वाक्यो—

संखा गज्जन्ति ।
 वीरो तत्तं कहेइ ।
 पुत्तो जणयं थुणइ ।
 चन्दो पविसइ ।
 भगवन्ता भवसायरं तरन्ति ।
 सीसा विणयं कुणन्ति ।
 सावओ सावगधम्मं रक्खइ ।
 पण्णो भगवन्तं अच्चेइ ।
 जलणो रुक्खं डहइ ।
 थेणा अम्भं तोडन्ति ।
 बुहा मुक्खं जन्ति ।
 मणुआ पायच्छित्तं करन्ति ।
 सिंघा मंसं खादन्ति ।
 मुत्ता जग्गन्ति च ।
 धणाणि वड्ढन्ति ।

पवणा वाअन्ति ।
 पाहाणा पडेज्जा ।
 भिच्चा कम्मं वीसरन्ति ।
 पुरिसा तत्तं सुमरेज्ज ।
 रिस्सी नयरं पुणइ ।
 सीहा तणं न भक्खन्ति ।
 वीरा दुक्खक्खयं करन्ति ।
 मुणिवइणो चेइअं गच्छन्ति ।
 नरवई सिव गेण्हइ ।
 वारिं सूसइ ।
 जणो मुहं देक्खइ ।
 इसिणो फलाइं जेमन्ति ।
 महइं पिज्जन्ति ।
 हरी सगं न चयइ ।

लोको पापने निन्देछे.
 ऋषिओ चारित्रने पाळेछे.
 चोरो दुर्गतने ग्रहण करेछे.
 वे शिष्यो पगने शुद्ध करेछे.
 दीकराओ रडेछे.
 पिता भमेछे.
 वे सिंह मांस खायछे.
 (तमे) वे फळ खाओछो.
 नोकरो मध पीअेछे.
 वीरो कल्याण करेछे.

पवनो ज्ञाडने स्पर्शेछे.
 डाह्या पुरुषो पापने छेदेछे.
 वाणिआओ धननुं ध्यान करेछे.
 (अमे) ज्ञाडने सींचीए छीए.
 माणसो कमलोने कापेछे.
 (तेओ) वे नमस्कार करेछे.
 शत्रुओ मुंझायछे.
 चोर दोडेछे.
 (अमे) ज्ञानने एकटुं करीए छीए.
 (तमे) वे वखोने वीटोछो.

वृक्षो वधेछे.
 वे नोकरो रांधेछे.
 सिंह गरजेछे.
 (तमे) वे गुंथोछे.

उपाध्याय वे शिष्यने धर्म कहेछे.
 मुनिराजो धनने तजेछे.
 (तेओ) वे वे क्षेत्रने शुद्ध करेछे.
 (अमे) पापने जाणताज नथी.

२. इकारान्त, उकारान्त नाम.

प्रत्यय—

एकवचन	बहुवचन
पुंलिंग— म्.	णो, ई.
जलहिं.	जलहिणो, जलही.
भाणुं.	भाणुणो, भाणू.
नपुंसकलिंग—प्रथमा प्रमाणे.	

नाम (पुंलिंग)

सन्ति--शान्तिनाथ तीर्थकरनुं नाम.	अलि — भ्रमर, मधमाखी.
मुणि — साधु.	अगणि — अग्नि.
हत्थि — हस्ती, हाथी.	दवग्नि — दावानल.
वाहि — रोग.	विहि — विधि, नसीव.
गुरु — धर्मोपदेशक.	कलि — कजीओ.
अन्धु — कूवो.	असणि — वज्र.
जन्तु — जीव.	मणि — मणि.
थाणु — महादेव.	मेह — मेघ, वरसाद.
अहिवइ — स्वामी, उपरी.	फलिह — स्फटिक.
सारहि — सारथी, रथ हांकनार.	निसंस — क्रूर.

(नपुंसकलिंग)

जउ-जतु, लाख.

जाणु-साथळ.

अररि-कपट.

खाणु-स्थाणु, खीलो.

(अव्यय)

* अपि- पण

इच्छ् - इच्छवुं.

रक्ख् - पाळवुं.

अच्छ् - बेसवुं.

अणु + कुण् - अनुकरण करवुं.

आ + गच्छ् - आववुं.

प+ विम् - प्रवेश करवो.

सलह् - श्लाघा करवी, प्रशंसा करवी.

वि + हर् - विहार करवो, फरवुं.

सन्नाम्-आदर करवो.

वाक्यो-

हरिणो हणन्ति हत्थिं ।

मुणिणो अगणिपि न फासन्ति ।

अली विहरन्ति ।

वारिं सिञ्चन्ति मेहा ।

सारहिणो अहिवई सन्नामंते ।

निसंसो हणिज्ज हरिणो ।

सन्ति सलहेज्जा हरउ ।

विही वाहिणो न भिन्दइ ।

हत्थिणोवि सीहं जिणेन्ति ।

विहरन्ति सिंघा ।

दुवे आइच्चं नविमु ।

भिच्चा अहिवइं अणुकुणन्ति ।

दुवे अच्छेह ।

मुणिवहणो सिवं च्च इच्छन्ति ।

निसंसा पावं गेण्हन्ति ।

दो सन्तिमच्चिम ।

निवइ नरा नवन्ति ।

जंतुणो अररिं करन्ति ।

जउं डहइ ।

वारीइं अन्धुं पविसन्ति ।

* आ अव्यय कोइ पण पदधी पर आव्यो होय, तो तेनी आदिनो अकार विकल्पे लोपायछे, तथा तेनी अंदरनो पकार ज्यारे स्वरधी पर होय त्यारे 'प' नो 'ब' धायछे हरी + अपि—हरीवि, हरीअवि जलं + अपि—जलंपि, जलमवि.

मुणिणो कलिं नेच्छन्ति † ।
 असणी आगच्छइ ।
 धणवइणो फलिहे चिणन्ति ।

खाणुं पडइ ।
 खाणुं सावआ फासन्ति वि न ।

‡ † 'अ' के 'आ' पछी म्ख अथवा दीर्घ 'इ', 'उ' आवे तो तेओने बदले अनुक्रमे 'ए' अथवा 'ओ' विकल्पे मूकायछे.

भमराओ मध खायछे.
 (हुं) सिंहोने मारुंछु.
 सारथि रथने अडकेछे.
 क्रूर माणसो तरवारोने इच्छेछे.
 मुनिओ चारित्रने पाळेछे.
 पाणी अग्निने हणेछे.
 मेघ वृक्षोनुं पोषण करेछे.
 वीरपुरुषो नसीवनो आदर-

करता नथी.

हुं प्रवेश करुंछुं.
 (तमे) वे बेसोछो.
 ऋषिओ मन्दिरे जायछे. *

(अमे) नगरमां प्रवेश करीए छीए*.
 व्याधिओने इन्द्रो जीतेछे.
 (तेओ) वे सांभलेछे.
 सिंहो गुस्से थायछे.
 हाथीओ गर्जना करेछे.
 दावानल वनने बाळेछे.
 स्फटिक शोभेछे.
 भमराओ बेसेछे.
 वे दीकरा वस्त्रने गुंथेछे.
 बाप साथलने साफ करेछे.
 शांतिनाथ कर्मोने छेदेछे.
 (अमे) कल्याणने इच्छीए छीए.

पाठ ७ मो.

तृतीया विभक्ति.

अकारान्त, इकारान्त तथा उकारान्त नाम.

प्रत्ययो-

	एकवचन.	बहुवचन.
अकारान्त	पुंलिंग- एण नपुंसकलिंग- "	हिं, हिं, हि. "

* धातु सकर्मक होवाथी द्वितीया वापरवी .

	अरिहंतेण.	अरिहंतेहिं,	अरिहंतेहिँ,	अरिहतेहि.
	वणेण.	वणेहिं,	वणेहिँ,	वणेहि.
इकारान्त तथा	पुंलिंग- णा नपुंसकलिंग- ”	हिं,	हिँ,	हि.
उकारान्त				”
	जलहिणा.	जलहीहिं,	जलहीहिँ,	जलहीहि.
	भाणुणा.	भाणूहिं,	भाणूहिँ,	भाणूहि.
	वारिणा.	वारीहिं,	वारीहिँ,	वारीहि.
	महुणा.	महूहिं,	महूहिँ,	महूहि.

- १ तृतीया तथा सप्तमीना बहुवचनना प्रत्ययो लगाडतां पहेलां अन्त्य 'अ' नो 'ए' थायछे. अरिहंतेहिं; इत्यादि.
- २ तृतीयाना, पञ्चमीना 'त्तो' प्रत्यय सिवायना, पष्ठाना तेमज सप्तमीना बहुवचनना प्रत्ययो लगाडतां पहेलां अन्त्य इकार तथा उकार दीर्घ थायछे, जेमके-जलहीहिं, भाणूहिं, वारीहिं, महूहिं, जलहीओ, जलहीउ, जलहीहिंतो, जलहीसुंतो, जलहीण, जलही-सु; विगेरे.
- ३ विभक्त्यन्त कोइ पण नाम (नाम, सर्वनाम, विशेषण) ने छेडे 'ण' अथवा 'सु' होय तो विकल्पे तेने बदले 'णं' तथा 'सुं' थायछे. अरिहंतेणं, अरिहंतेसुं, अरिहंतेण, अरिहंतेसु.

नाम (पुंलिंग)

भरहेसर--भरतेश्वर, चक्रवर्तीनुं नाम.	पाइक--पदाति, पाळो, पगेचालनार.
कोह--क्रोध.	जत्त--यत्त.
उवहार--भेट, इनाम.	सिलोग--श्लोक.

दह-द्रह, कुंड.
 आतव-तडको.
 जिणद-तीर्थकर.
 बाण-तीर.
 सहसागार-सहसाकार.

डसण } दांत.
 दसण }

डंड } लाकडी.
 दंड }

डोहल } मनोरथ, दोहद.
 दोहल }

डाह } वळवुं.
 दाह }

डंभ } कपट.
 दभ }

कंदप्प-कामदेव.

बाहुबलि-भरत राजानो भाइ.

पयावइ-प्रजापति, ब्रह्मा.

जक्ख-यक्ष.

जई-यति, साधु.

सिहरि-पर्वत, शिखरी.

करेणु-हाथी.

महु-दारु, मदिरा.

भाणु-किरण.

साणु-शिखर.

मत्थु-साथवो.

जीवाउ-जीवालु, जीवाडनारुं औषध.

कमडळ-कमडळ.

(नपुंसकलिंग)

धन्न-धान्य, अनाज.

इंधण-बळतण.

पाणिअ-पाणी.

बल-लश्कर.

भूसण-घरेणु

चक्क-चक्र, पैडु.

रयण-रत्न.

मण-मन.

जीविअ-जीवित, जिंदगी.

दारु-काष्ठ, लाकडुं.

पुण्ण-पुण्य.

जन्त-संचो, यंत्र.

वयण-वचन.

सुअ-श्रुत, आगम, सिद्धान्त.

निलंछण-चिह्न रहित करवुं.

रुप्प-रुपुं.

मज्ज-मद्य, दारु.

सुवण्ण-सोनुं.

पुप्फ-पुष्प, फूल.

कम्बु-शस्त्र

सत्तु-साथवो.

पीलु-पीलु.

* (विशेषण)

सामाङ्गवयजुत्त—सामायिक व्रतधी युक्त.	विअट्टछउम—कपट वगरनो. वीअराय—रागरहित.
उज्जोअगर—उद्घोतकर, प्रकाश- करनार.	समत्त—समस्त, सघकुं. समत्थिअ—समर्थन करेलु.

(अव्यय)

सह—साथे.	सइ—सदा, हमेशां.
व—अथवा.	विना—वगर, सिवाय.

धातु—

प + हर्—प्रहार करवो, मारवुं.	हर्—हरण करवुं.
मेल्ल्—मेलवु, मूकवुं.	धुण्—कपवुं, धूणवुं.
घड्—घडवुं, चेष्टा करवी, वनाववुं.	विढव्—उपार्जन करवुं.
थिप्प्—तृप्त थवुं, धरावुं.	भञ्ज्—भांगवु.
खिव्—फेंकवुं.	चुल्लुचुल्—फरकवुं.

वाक्यो—

सावया निल्लछणं न कुणन्ति ।	चक्केहिं रहो चलइ ।
निवो दडेण थेणे हणइ ।	शरीर छज्जइ भूसणेणं ।
जणा धन्नमिंधणेहिं सोल्लन्ति ।	निवा वाणेहिं सत्तवो जिणन्ति ।
मुणिणो मुअ सुणन्ति ।	कदप्पं खिवइ वीअरायो वीरो ।
बुहा वीरं रयणेहिं अच्चन्ति ।	पवणेण रुक्खाणि चुल्लुचुलन्ति ।
पयावई जन्तेण जीवे घडेइ ।	जइणो रयणाइं न गेण्हन्ति ।
साहुणो जत्तेण नाणं विढवन्ति ।	भमडेइ उज्जोअगरो भाणू ।
निससा वाणेहिं सीहे पहरन्ति ।	बुहा मज्जं पिज्जन्ति न ।

सावया पुष्पेहि सन्तिमच्चन्ति ।
खादन्ति डसणेहिं हत्थिणो सिघा ।
दुवे न कुणिमो डम्भ ।
त्रयणं न सुणन्ति ।
थुणन्ति सिलोगेहि साहवो वीर ।
अहिवइणो रक्खन्ति धणेण भिच्चे ।

विअट्टछउमो वाहुवली समत्तं ।
देक्खइ ।
धणवइणो न थिप्पन्ति सुवण्णेहिं ।
रुप्पेण व ।
पवणो रुक्खाइ भञ्जइ ।
मेल्लइ भरहेसरो कोहं ।

हाथीओ मुखवडे गरजेछे.
सघळा जीवो अनाजवडे शरीरने
पाळेछे.
रथो यंत्रो वडे चालेछे.
राजा लश्कर वडे शत्रुओने मारेछे.
कुंडो तडका वडे सूकायछे. ✓
मेववडे अनाज वधेछे.
(अमे) पापवडे कंपीएछीए.
माणसो हाथे खायछे. ✓
शिष्यो गुरुने माथावडे नमेछे.
डाह्यामाणसो वचनवडे बधा माण-
सोनो आदर करेछे. ✓
सामायिक व्रतयुक्त श्रावक मनवडे
पण जीवोने मारतो नथी.
(अमे) तपवडे कामदेवने जीतीए
छीए.

जीवोने ब्रह्मा वनावतो नथी.
(तेओ) पगवडे नाचेछे.
(अमे) रथ वडे जइए छीए.
* जीवनी साथे पुण्य चालेछे.
साधु पुण्ये करीने भव समुद्रने
तरेछे. ✓
सिंहो पाणी पीएछे.
द्रहो कमलोवडे शोभेछे.
(तेओ) वे वनने वृक्षोवडे
जाणेछे. ✓
पुत्रोनी साथे पिता ऋषिओने
वादेछे. ✓
(तमे) वे लाकडा वडे घरोने
वाळोछो.
ज्ञानवडे पुरुषो तत्त्वोने जाणेछे. ✓
(तेओ) वे धर्म वडे जीतेछे.

* सह तथा तेना अर्थवाळा शब्दोनी साथे जोडाएला नामो तृतीया
विभक्ति ले छे

(तेओ) बलात्कारे पण मांस
खाता नर्था.

माणसो मदिरा वडे सुंझायछे.
* जीव धान्य विना शरीरने छोडेछे.
(अमे) हर्ष वडे पूछीए छीए.

(अमे) बे मनवडे ध्यान करीए
छीए. ✓
साधुओ हमेशां पगवडेज वि-
हार करेछे.

पाठ ८ मो.

चतुर्थी † षष्ठी तथा पंचमी विभक्ति.

प्रत्ययो—

	एकवचन	बहुवचन
अकारान्त पुंलिंग तथा नपुंसकलिंग	रस्	ण
”		
	त्तो, ओ, उ, हि, हितो, ० (लृक्).	त्तो. ओ, उ, हि हितो, सुंतो.
	अरिहतस्स	अरिहंताण.
	अरिहतत्तो, अरिहंताओ,	अरिहंतत्तो, अरिहंताओ,
	अरिहंताउ, अरिहंताहि,	अरिहंताउ, अरिहंताहि,
	अरिहंताहितो, अरिहंता.	अरिहतोहि, अरिहंताहितो,
	अरिहंतोहितो,	अरिहंतासुंतो, अरिहंतेसुंतो.

“ वण ” शब्दना रूपो पण उपर प्रमाणे जाणी लेवा.

१ पञ्चमीना बहुवचनना ‘ओ,’ ‘उ’ प्रत्यय पर छतां अकारान्त ना-
मोनो अंत्य ‘अ’ नो ‘आ’ थायछे तेमज ‘हि,’ ‘हितो’ तथा ‘सुंतो’ प्रत्य-

† ‘विना’ नी साये जोडाएला नामो, द्वितीया, तृतीया अथवा पञ्चमासां
वपरायछे.

‡ साधारण सूचना नियम ३ जुओ.

य पर छतां अन्त्य 'अ' नो 'आ' तथा 'ए' थायछे पष्ठीना बहुवचनना 'ण' प्रत्ययनी पूर्वे 'अ' ना 'आ' थायछे.

- २ अकारान्त तथा इकारान्त, उकारान्त नामोना ५ श्चमीना एकवचनना 'णो, तो' ए वे प्रत्ययो सिवायना प्रत्यया (तथा ० लुक्-प्रत्यय) पर छता अन्त्य स्वर दीर्घ थायछे.

	एकवचन.	बहुवचन
उकारान्त इकारान्त पुलिग तथा नपुंसकलिग.	{ णो, स्स णो, तो, ओ, उ, हितो. जलहिणो, जलहिस्स. जलहिणो, जलहितो, जलहितो, जलहीओ, *जलहीउ, जलहीओ, जलहीउ, जलहीहितो.	ण
”		तो, ओ, उ, हितो, सुंतो. जलहीण. जलहीहिता, जलहीसुंतो, 'वारि' शब्दना रूपो उपरप्रमाणे.
भाणुणो, भाणुस्स.		भाणूण.
भाणुणो, भाणुत्तो, भाणूओ, भाणूउ, भाणूहितो.		भाणुत्तो, भाणूओ, भाणूउ, भाणूहितो, भाणूमुंतो. 'महुना' पण तेज प्रमाणे जाणवा.

नाम (पुलिङ्ग)

नातपुत्त — महावीर तीर्थकर.	कुलिङ्गि — मिथ्यात्वी.
बह्मण — ब्राह्मण.	विहु — चंद्रमा, विधु.
डिम्भ — बालक.	मयारि — मृगारि, सिंह.
तरु — झाड, वृक्ष.	सूरि — आचार्य, पांडित.

दीव — दीप, दीवो.

धीर — धीरजवान.

घोडअ — घोटक, घोडो.

पाणाइवाय — प्राणातिपात, हिंसा.

पावपबध — पापनी रचना.

उवएस — उपदेश.

जलहर — मेघ.

भत्त — भात, भक्त.

साहम्मिअ — सरखा धर्मवाळो.

भारवह — मजूर.

संभु — तीर्थकर, शंकर.

सत्त — जीव, प्राणी.

दिअह — दिवस.

अइआर — अतिचार, दोष.

मुसावाय

मूसावाय

मोसावाय

} मृषावाद, जूठ असत्य.

मणुअ — माणस.

मन्नु — मन्यु, क्रोध.

विहस्सइ — बृहस्पति, देवनो गुरु.

* वह — वध, घात.

ससि — चंद्र.

सिंधु — समुद्र.

झुणि — ध्वनि, शब्द.

पाणि — हाथ.

वाहु — हाथ.

उरु — साथळ.

मउलि — मुकुट.

मणिलाल — विशेषनाम छे.

विज्जत्थि — विद्यार्थी.

भयरन्द — मकरद.

मुरुक्ख — मुख माणस.

विजयधम्मसूरि — 'विजयधर्म'

नामना जैनाचार्य.

नपुंसकलिग.

विज्जालय — पाठशाला.

सिंघासण — सिंहासन.

रज्ज — राज्य.

आसण — आसन, बैठक.

उज्जाण — उद्यान, वाडी.

कल्लाण — कल्याण, सारुं.

भोअण — भोजन, खावानुं.

घण — पैसो.

दुक्कड — दुष्कृत, खराब काम.

सिंग — शिंगडुं, शिखर.

थाम — वळ, स्थाम.

लोअगग — लोकाग्र, मोक्ष.

“ वधने माटे ” एम चतुर्थी एकवचनमा वोल्यु होय लारें ' वह ' धकी 'आइ' प्रत्यय विकल्पे लागेछे, वहाइ, वहस्स

छीर }
(आर्ष) खीर } दूध.
सर — सरोवर.

जोअण — चार गाउ.
अदिन्नादाण — अदत्तादान, नहिं
अपायेळुं लेवुं ते.

विशेषण.

उवगय — पासे गएळुं, पहाँचेळुं.
ओहरिअभर — अवहतभर,
जेणे भार नीचे उतार्यो छे एवुं.
पढम — पहेळुं.
दुइअ — वीजुं.

तइअ — त्रिजु.
चउत्थ — चोथुं.
गुरु — भारे, मोदुं.
साउ — स्वादिष्ट, स्वादु.
सुइ — शुचि, शुद्ध.

(अव्यय)

* णमो }
नमो } नमस्कार.

उवरि — उपर.

किर — निश्चय, नक्की.

थू — निंदा वाचक.
अम्मो — आश्चर्य द्योतक.
अ } अने.
च }

धातु—

पाडि + कम् — पाळुं हठवुं.
हरिस् — हर्ष पामवो.
उव+दिस् — उपदेश करवो.
धर् — धारण करवुं.
प+यास् — प्रकाश करवो.
चोर — चोरवुं.
प+मज्ज् — प्रमाद करवो, चूकवुं, भूलवुं.

ताड् — मारवुं.
परिसाम् — शांतथवुं.
खिर् — खरवुं, झरवुं.
खेइइ — रमवुं, खेलवुं.
सिर् — सरजवुं, वनाववुं.
वो+सिर् — त्याग करवो.

— . ० : —

“ आ अव्ययना योगमा आवनार नामने पद्यी विभक्ति वापरवी.

वाक्यो—

वक्षणा हरिसेणः भोअणाय धावन्ति ।
 पाइक्को गच्छति नयराय ।
 हरिसइ निवो उवहारत्तो ।
 णमो अरिहताण ।
 धम्मं विणा दोगच्चं गेण्हति समत्ता
 जणा ।
 सीहेहिंतो वीहन्ति किर पुरिसा ।
 जला अगणिणो परिसामन्ति ।
 वीरो हत्थेणं वाणेण च जिणइ
 सत्तुणो ।
 हत्थिणो पडन्ति सिंगेसुंतो ।
 थूणा निवाण सुवण्ण रूपं च
 चोरन्ति ।
 पावा रक्खेइ जणे नायपुत्तो ।
 खीरं पिज्जन्ति ओहरिअभरा
 भारवहा ।
 ससिणो किरणाउ उज्जाणं पयासन्ति ।
 कुलिंभिणो वीर न अच्चन्ति मणे-
 णवि ।
 धीरा हत्थेहि तरति सिंधुं ।
 अदिन्नादाणं न गेण्हिमो दुग्णिण ।
 विहस्सई तिअसगणवइणो गुरू
 अत्थि ।

पुप्फेहिं अच्चोसे मुक्खाय पढमं
 वीयरायं ।
 दीवो चुलुचुलइ पवणेण ।
 साहू पुण्णाय सरारं वोसिरइ ।
 सुहेणं उंधति नरवइणो तइओ पुत्तो ।
 हत्थिणो खेड्डन्ति सिहराणं सिंगाण
 उवारी ।
 भाणुणो सिंगं पयासन्ति ।
 साहुणो सावया च मुक्खं नहि ।
 गच्छन्ति विणा दंसणं विणा नाणेण
 विणा चरणा च ।
 विज्जाअयस्स मणिलालो वि-
 ज्जत्थी अत्थि ।
 सिंधुत्तो जलाइं मेहा चोरन्ति ।
 गुरूणो मुहत्तो मूसावायं न
 बोल्लन्ति ।
 चउत्थस्स जिणंदस्स नमो ।
 घोडआ पायेहिं उज्जाणाय
 वच्चन्ति ।
 समत्ता पावपवंधा पायाच्छत्तेण
 परिसामन्ति ।
 रज्ज विदवन्ति थामाउ अज्जा ।

“ने माटे, ने वास्ते” एवा अर्थमा अकारान्त नामो ‘आय’ प्रत्यय चतुर्थीना
 एकवचनमा विक्रते लेखे तेमज इकारान्त पुंलिङ्ग ‘अये’, उकारान्त पुंलिङ्ग ‘अवे’
 अंत इकारान्त उकारान्त नपुंसक नामो ‘णे’ प्रत्यय विक्रते चतुर्थी एकवचनमा
 लेखे—जिणाय, जिणस्स हरये हरिस्स गुरवे, गुहस्म. वारिणे वारिस्म इत्यादि.

उद्यानना फूलो तडकाथी करमाय छे।
 (तेओ) वे चन्द्रमाथी हर्ष पामे छे।
 सूर्यना ताप वडे द्रहोना पाणी
 सूकाय छे।
 वन समुद्रथी चार गाउ छे।
 वरसादथी मज्जरो मुंझाय छे।
 वे मिथ्यात्वीओ पुत्रने माटे यक्षने
 पूजेछे।
 ब्राह्मणोना बाळको हर्षथी दूधनी
 साथे भात जमेछे।
 क्रोधथी पुण्य नाश पामेछे।
 (तेओ) वे दंडवडे पर्वतना
 शिखरोने तोडेछे।
 आश्चर्य ! वे हाथीओ दात वडे
 सिंहने हणेछे।
 वीरपुरुषो खराब काम करता नथी।
 (अमे) उपाध्याय पासेथी सिद्धा-
 न्तोने सांभळीए छीए। ✓
 चोथा तीर्थकरने मोक्षने माटे
 चित्तवडे सेवीए छीए।
 राजानो दीकरो वळवडे आनन्दने
 सारु सिंहने मारेछे। ✓
 (तेओ) वे वृक्षो थकी स्वादिष्ठ फलोने
 सुखने माटे तोडेछे। ✓
 सिंहो तळावमांथी पाणी पीएछे।

राजाओ राज्योनुं शत्रु थकी रक्षण
 करेछे।

(हुं) धर्मने माटे जीवनो
 त्याग करंछुं।

छोकरो बाप पासेथी धन एकटुं
 करेछे।

(ते) वाडीमांथी फूलो चोरेछे।
 वरसादथी धान्य थायछे।

राजा सिंहासननी उपर बेसेछे।
 चन्द्रथकी नेत्रो हर्षने ग्रहण करेछे।

भमराओ फूलो मांथी शुद्ध मक-
 रन्द पीएछे। ✓

(अमे) ज्ञानने माटे गुरुओनो
 विनय करीए छीए। ✓

लोकाये पहोचेलो सिद्धोने नम-
 स्कार।

मूर्खाओ धर्मथी चूकेछे।

पापथी दुःख थायछे।

विजयधर्मसूरि तत्त्वोने उप-
 देशेछे।

(अमे) पापथी पाछा हठीए छीए।
 पर्वतथी अग्नि झरेछे।

धर्म दुर्गतिमांथी-जीवने धारण
 करेछे।

पाठ. ९ मो.

सप्तमी.

प्रत्यय—

	एकवचन	बहुवचन
अकारान्त पुंलिंग तथा नपुंसकलिंग	{ ए, म्मि.	सु.
	अरिहंते, अरिहंतम्मि. वणे, वणम्मि.	* अरिहंतेसु. वणेसु.
इकारान्त, उकारान्त पुं० तथा नपुं०	{ म्मि.	सु.
	जलहिम्मि. माणुम्मि. वारिम्मि. महुम्मि.	जलहीसु †. माणूसु. वारीसु. महूसु.

संबोधन.

	एकवचन	बहुवचन
अकारान्त	{ पुं— ओ, आ, अ. नपुं— ०	प्रथमाप्रमाणे.
	हे अरिहंतो, हे अरिहंता, हे अरिहंत.	हे अरिहंता.
	हे वण,	हे वणाहं, हे वणाहँ, हे वणाणि.

* पाठ. ७ नियम १ जुओ.

† पाठ ७. नियम २ जुओ.

इकारान्त { पुं- ई, इ.
तथा ऊ, उ.
उकारान्त { नपुं- ०

प्रथमाप्रमाणे.

”

प्रथमाप्रमाणे.

हे जलही, हे जलहि. हे जलहिणो, हे जलहओ,
हे जलहउ, हे जलही.

हे भाणू, हे भाणु. हे भाणुणो, हे भाणवो, हे
भाणओ, हे भाणउ, हे भाणू.

हे वारि. हे वारीइं, हे वारीइँ,
हे वारीणि.

हे महु. हे महइं, हे महइँ, हे महणि.

नाम (पुंलिङ्ग)

वाणर-वांदरो.

सढ-शठ, लुच्चो.

विवाह- लग्न, परणवुं.

किसाणु-कृशानु, अग्नि.

किविण-कृपण.

उसह-वृषभ, बलद.

दइच्च-दैत्य.

मुइंग-मृदंग नामनुं वाजुं.

संधार-संहार.

सिमिण

सिविण

(आर्प) सुमिण

} स्वम.

छाव-शाव, बालक.

पणाम-नमस्कार.

मनु-अपराध.

रसच्चाय-रसनो त्याग.

विहव-विभव, संपत्ति.

लोह-लोभ.

बन्धु-भाइ, सगो.

सव्वण्णु-सर्वज्ञ.

रिवु-रिपु, शत्रु.

जोगि-योगी.

कवि-कावे, कपि.

निहि-भंडार.

आयर-आदर.

हरगोविन्द-विशेष नाम.

पइ-पति.

मग-मार्ग.

सिद्धसेण-सिद्धसेन, एक जैन

महाकवि.

नपुंसकलिङ्ग.

कमल—कमल.

घय—घृत, घी.

कव्व—काव्य.

पण्ण—पर्ण, पादडुं, पानुं.

अमय—अमृत, मोक्ष.

हिम—वरफ.

मुदेर—सौन्दर्य, सुंदरता.

वइर—वैर, शत्रुता.

जूइ—यूथ, जथो.

जढर—जठर, पेट.

अंमु—आसु, अशु.

वमु—पैसो.

परत्थकरण—परोपकार.

लांगूल—पूछडुं.

गरल—झेर.

छीअ—क्षुत, छीक.

घर—गृह, घर.

जिणहर—जिनगृह, मंदिर.

गहवइ—गृहपति.

तितउ—चालणी.

विंदु—विंदु, टीपुं.

गयण—आकाश, गगन.

दुस्सउण—अपशुकन.

— . ० : —

विशेषण—

गेज्ज—ग्राह्य, ग्रहणकरवा लायक.

नायव्व—ज्ञातव्य, जाणवायोग्य.

अमुद्ध—अशुद्ध.

जगभावविअक्खण—दुनियाना पदा-
र्थोने जाणनार.

दायय—दायक, आपनार.

सच्च—साचु, सत्य.

अट्टावयसंठविअरूव—जेनी प्रतिमा
अष्टापद पर्वतमा
स्थपाएली छे ते.

खार—धार. गारुं.

कम्महुविणासण—आठ कर्मो
नाश करनाअप्पडिहयसासण—जेनी आ
स्खलना नथी पामती ते

मणहर—मनोहर.

जिट्ठ—मोट्ट, ज्येष्ठ.

जुट्ठ—जुष्ट, सेवाएलुं.

संथुअ—संगतुत, स्तुति कराए

वुइठ—घरडु.

पुट्ठ—पुष्ट.

अव्यय—

अहो-अधः, नीचे.
सणिअं-शनैः, धीमे धीमे.
निचं-नित्य.

सया-सदा.
अज्ज-आजे.

धातु—

चड्—चडवुं.
रम्प्—पातलुं करवुं.
पद्—भणवु.
करिस्—खेचवुं.

वह्—वहन करवुं.
मरिस्—विचारवु.
सम्+अव+सर्—समवसरवुं,
आववु.

वाक्यो—

दहम्मि कमलाइं उग्गच्छन्ति ।
उज्जाणम्मि गुणेहिं जिट्ठो सव्व-
ण्णू जिणो समवसरइ ।
जणे तत्तमुवदिसइ नयरे रिसीहिं
जुट्ठो हरीहि संथुओ अ वीरो ।
आसणम्मि अच्छइ तिअसगणवई ।
मुणी जग्गइ दिअहे ।
भारवहा नयरम्मि घय वहन्ति ।
विज्जत्थिणो घरे पढन्ति ।
वणेषुं धावन्ति सिंघा ।
मयारीणां जूहं वणम्मि विहरइ ।
कम्मट्ठविणासणो नायपुत्तो रम्पइ
णिच्च जीवाण पाव ।
सग्गम्मि छावा अहो पडन्ति ।
पुरिसो घोडअं चडइ ।

किविणा बहण्णा भोअणम्मि वि
घयं न खादन्ति ।
दइच्चेहिंतो जणा वीहन्ति ।
रिवुणो मणुआण कुज्झन्ति ।
विवाहे सुह न जाणिमो दो ।
मुणीणं वयणं सच्चं ।
दइच्चा सत्ताणं संघारं कुणन्ति ।
अगणित्तो करिसइ जणओ पुत्तस्स
हत्थं ।
सिहरिम्मि हिमाणि पडन्ति ।
वाहुवली भरहेसरेण सह जुज्झइ
रज्जाय ।
कविणो कव्वेहिं थुणन्ति जिणे
मुक्खाय ।
इसिणो करन्ति रसच्चायं ।

जणा न पिज्जन्ति सिंधुणो खारं वारिं

* धम्मो च्चिअ गेज्झो ।

मणुएहिं मणम्मि पुण्णं तत्तं

नायव्वं ।

जलाणं निही जलहरो ।

उसहा उंघन्ति ।

वंधुणो वसुणे मरिसन्ति ।

लोहो दुक्ख देइ जोगीणं पि ।

वुद्धो सणिअं सणिअं चलइ दंडेणं ।

पुरिसा पडिक्कमन्ति पावाउ ।

पडन्ति पण्णाइं तरुणो ।

नायपुत्तो जणाणं मत्थयम्मि

हत्थं मेल्लइ ।

विजयधम्मसूरीणं मुहत्तो

हरगोविंदो मणिलालो च

उवदेसं सुणइ ।

हे पुरिसा ! विजयधम्मसूरी अज्ज

नयरं पविसइ ।

घरमां पवन वडे सुख थायछे.

मुनियो स्वप्नमां पण विवाह करता

नथी.

ब्रह्मा दंड वडे धीमे धीमे चाले छे.

(अमे) समुद्रमा विष देखता नथी.

मनोहर वनमां पुरुषो रमेछे.

खेतरमां धान्य थायछे.

सूर्य वडे दिवस शोभेछे.

कामदेव महादेवने पण दुःख देछे.

हार्थीओनुं टोळुं मार्गमां दोडेछे.

इंद्रना कल्याण माटे बृहस्पनि

विचार करेछे.

वाळकोनी आंखमां आंमु आवेछे.

वांदराओना पूछडाओने वाळको

अडकेछे.

मृदंगनी साथे कवि गायछे.

छींक वडे अपशुकन थायछे.

पुत्रो पिताने प्रणमेछं.

भाइओ युद्ध करेछे.

सघळा कविओमां सिद्धसेन

प्रथमछं.

योगी तडकाने ग्रहण करेछे.

समुद्रमां झेरछे.

चोरो धन माटे राजाना घर

उपर चडेछे.

तेओ लोभथी पीलु चोरे छे.

- जे वाक्यमां कोइपण क्रियापद न होय त्या 'अस्' धातुनो प्रयोग करवो.

† आवा स्थलमा सप्तमी अथवा षष्ठी विभक्ति वपरायछे. जेमके कवीसु, कवीण

मणिलाल फूलो तथा फळोने
 झाडथकी फेंकेछे. ✓
 हे जगना पदार्थने जाणनार वीर !
 अमे नमीए छीए. ✓
 लुच्चाओ पापथी वीता नथी.
 बळदीआओ रथोने वहन करेछे. ✓


ब्राह्मणो पैसा माटे भमेछे. ✓
 सिंह अग्निथी नासेछे.
 सूर्य वडे दिवस शोभेछे.
 आकाशमां मेघ गर्जना करेछे. ✓
 देवो अरिहंतोने नमस्कार करेछे. ✓
 (तमे) वे अरिहंतने पूजो छे.



सारांश.

पुंलिंगम्मि अयन्तो जिणसद्दो.

एकवचन	बहुवचन
१. जिणो.	जिणा.
२. जिणं.	जिणे, जिणा.
३. जिणेण, जिणेणं.	जिणेहि, जिणेहिँ, जिणेहिँ.
४. जिणाय, जिणस्स.	जिणाणं, जिणाण.
५. जिणत्तो, जिणाओ, जिणाउ, जिणाहि, जिणाहिंतो, जिणा.	जिणत्तो, जिणाउ, जिणाओ, जिणेहि, जिणाहि, जिणेहिंतो, जिणाहिंतो, जिणासुंतो, जिणेसुंतो.
६. जिणस्स.	जिणाण, जिणाणं.
७. जिणे, जिणम्मि.	जिणेसु. जिणेसुं.
सं०—हे जिणो, जिणा, जिण.	जिणा.



नपुंसए अयन्तो वणसद्दो.

१. वणं	वणाइं, वणाइँ, वणाणि
२. ”	” ” ”

संवोधन—हे वण.

वणाइं, वणाईं, वणाणि

शेष रूपारख्यान पुंलिङ्ग प्रमाणे.

सुविहि—पुंलिङ्ग

- | | |
|--------------------------|-----------------------------------|
| १. सुविही. | सुविहउ, सुविहओ, सुविहिणो, सुविही. |
| २. सुविहिं. | सुविहिणो, सुविही. |
| ३. सुविहिणा. | सुविहीहि, सुविहीहिं, सुविहीहिँ. |
| ४. सुविहये, सुविहिस्स | सुविहीणं, सुविहीण. |
| ५. सुविहिणो, सुविहित्तो, | सुविहिणो, सुविहित्तो, |
| सुविहीओ, सुविहीउ, | सुविहीओ, सुविहीउ, |
| सुविहीहिंतो. | सुविहीहिंतो, सुविहीसुंतो. |
| ६. सुविहिस्स. | सुविहीणं, सुविहीण. |
| ७. सुविहिम्मि. | सुविहीसुं, सुविहीसु. |
| सं--सुविहि, सुविही. | सुविहउ, सुविहओ, सुविहिणो, सुविही. |

वारि—नपुंसक.

- | | |
|-------------------|------------------------|
| १. वारिं | वारीइं, वारीईं, वारीणि |
| २. " " | " " |
| ४. वारिणे वारिस्स | वारीणं, वारीण. |
| सं--हे वारि | वारीइं, वारीईं, वारीणि |

शेष रूप पुंलिङ्ग प्रमाणे.

भाणु—पुंलिङ्ग.

- | | |
|------------------|----------------------------------|
| १. भाणू | भाणवो, भाणओ, भाणउ, भाणुणो, भाणू. |
| २. भाणुं | भाणुणो, भाणू. |
| ३. भाणुणा | भाणूहिं, भाणूहिँ, भाणूहि. |
| ४. भाणवे भाणुम्स | भाणूणं, भाणूण. |

५. भाणुणो, भाणुत्तो, भाणूओ, भाणूउ, भाणूहिंतो.	भाणुणो, भाणुत्तो, भाणूओ, भाणूउ, भाणूहिंतो, भाणूसुंतो.
६. भाणुत्स.	भाणूणं, भाणूण.
७. भाणुम्मि.	भाणूसु, भाणूसु.
सं-हे भाणू, भाणु.	हे भाणुणो, भाणओ, भाणवो, भाणउ, भाणू.

मधु-नपुंसक.

१. महं.	महइं, महइँ, महणि.
२. " "	" "
सं-हे मह.	" "
४. महणे महत्स	" "

शेष रूप पुंलिंग प्रमाणे.

विद्यार्थिओने पूछवा माटे सामान्य प्रश्नो.

१. पदने अन्ते आवेला 'म्' नुं शुं थायछे ?.
२. पदान्त 'म्' पछी कोइ पण स्वर आवे तो शुं थाय ?.
३. 'अ' तथा 'इ' मळीने शुं संधि थाय ? तेनुं उदाहरण पण आपो.
४. दंडेणं, भाणूणं, हरीसुं; आ रूपोनी अन्दर अनुस्वार क्या नियमथी थयो ?.
५. "विना" ना योगमां नामने कइ विभक्तिओ आवे ?.
६. वणाईं, महइँ, दहीणि, आ त्रणे रूपो साधी आपो.
७. "वध" शब्दनु (तादर्थ्य) चतुर्थीनुं एकवचन आपो.
८. थू, अम्मो, च्च, आ अव्ययो क्या अर्थमां वपराय छे ?.
९. तितउं, ए रूपमां अ, अने उ नो सधि केम न थयो ?.
१०. पातळुं करवुं, भूलवुं, मूकवुं, घडवुं, पाछा हठवुं, खेलवुं, आवा अर्थ वाळा धातुओनां रूपो लखो.
११. दुंदुहि, सिद्धसेण, रिबु, महु, तथा वारि शब्दोनां रूपो लखी लावो.

संख्यावाचक विशेषणो-

१ एग } एक.	
इक }	
† दु-वे.	
‡ ति-त्रण.	
§ चउ-चार.	
॥ पच-पांच.	

छ--छ.
सत्त--सात.
अट्ट--आठ.
नव--नव.
दह--दश.

१ दरेक संख्यावाचक शब्दो थकी षष्ठीना बहुवचनमां 'ण' ने वदले 'ण्ह,' 'ण्हं,' प्रत्ययो आवे छे. जेमके चउण्हं कसायाणं.

अव्ययो (केटलाएक उपयोगी)

अत्तो-अहिंथी, आथी.	
अत्थ } अहिं.	
एत्थ }	
अज्ज-आज.	

अहुणा-हमणां.
पिव-पेटे, जेम, जाणे.
कह } केम, शीरीते.
कहं }

१ एग, इक शब्दना रूपो, (हूवे पछी चोवीशमा पाठमा वताव्या प्रमाणे) "सव्व" शब्दनी माफक थाय छे. आ शब्दना रूपो एकवचनमा थाय छे परंतु ज्यारे तेनो अर्थ "अन्य" एवो होय छे त्यारे तेना रूपो दरेक वचनमा थाय छै

† "दु" शब्द ना प्रथमा, तथा द्वितीयामा 'दोण्णि,' 'वेण्णि,' 'दो,' 'वे,' 'दुवे' आ पाच रूपो थाय छे, तथा वाकीनी विभक्तिओमा 'दो,' 'वे' एवा वे आदेशो थायछे, अने तेनी पछी (पूर्वोक्त इकारान्त शब्दोने लगाडवामा आवता बहुवचनना प्रत्ययो, लगाडवाथी तेना रूपो सिद्ध थाय छे

‡ 'ति' शब्दनुं प्रथमा तथा द्वितीयामा "तिण्णि" रूप थाय छे, तथा वाकीनी विभक्तिओ मां इकारान्त शब्दोनी माफक तेना रूपो जाणवा

§ "चउ" शब्दना रूपो प्रथमा तथा द्वितीयामा, 'चउरो,' 'चत्तारो,' 'चत्तारि' आवा त्रण रूपो थाय छे, तथा वाकीनी विभक्तिओमा उकारान्त शब्दोनां प्रत्ययो लागेछे, तथा षष्ठी सिवायनी विभक्तिओमा पाठ सातमा माहेलो बीजो नियम विकल्पे लागे छे

॥ 'पच' थो लइने 'दह' पर्यन्त शब्दोना रूपो "जिण" शब्द नी माफक थाय छे, तेमज बहुवचनमाज थाय छे

कया-क्यारे.
 कत्तो-क्यांथी.
 कहि-क्यां.
 चिरं-लावा वखत सुधी.
 तहि-त्या.
 तया-त्यारे.
 उण }
 पुण } फरीने.
 तह }
 तहा } तेम.
 जहि-ज्यां.
 जह }
 जहा } जेम.
 वा }
 व } अथवा.
 जइ-यदि, जो.
 सइ-हमेशां.
 सुट्टु-सारी रीते.
 मुसा }
 मूसा } मृषा, जूहुं.
 मोसा }

एवं-एवी रीते.
 सब्वत्थ-सर्वत्र, सर्व स्थळे.
 क्रिणो-प्रश्न पूछवामां वंपराय छे.
 मोरउल्ला-मुधा, फोकट.
 किर-किल, निश्चय.
 पाडिक्कं }
 पत्तयं } एक एक,
 पाडिएक्कं } प्रत्येक.
 एक्कसरिअं-संप्रति, चालु काळमां.
 माइं-निषेध अर्थमां वपराय.
 णवर-केवल, एकहुं.
 इहरा-इतरथा, तेम न होय तो.
 *इअ }
 इइ } ए प्रमाणे, इति.
 +ति }
 एगहुत्तं-एकवार.
 सयहुत्तं-सोवार.
 अण्णहा-अन्यथा,
 अप्पणो-पोतानी सेळे.
 मिच्छा-खोटुं, मिथ्या.

१ दरेक संख्या वाचक शब्दथकी "वार" एवा अर्थमां "हुत्तं" प्रत्यय जोडवामां आवेछे. जेमके एगहुत्तं.

'इअ' अव्यय कोड पण वाक्यनी आदिमाज वपरायछे.

+ 'ति' पद थकी परज वपरायछे, तथा पद जो स्वगत होय तो 'ति' ने बदले 'ति' धायछे जेम, तहा+ति = तहत्ति

आकारान्त पुंलिंग नामोनां रूपो.

आकारान्त नामो जेवां के गोवा, हाहा इत्यादि शब्दोनां रूपो अकारान्त नामोनी माफक थायछे; परंतु आ नियममां अपवाद नीचे प्रमाणे छे:-

आकारान्त नाम थकी सप्तमीमां केवल ' म्मि ' प्रत्यय लागेछे, चतुर्थी एकवचनमां ' ए ' प्रत्यय लागेछे, पंचमीना एकवचन तथा बहुवचनमां ' हि ' प्रत्यय नथी लागतो, तेमज द्वितीयाना बहुवचनमां ' आ ' प्रत्ययज लागेछे. तथा बळी तृतीयाना एकवचनमां ' ण ' प्रत्यय लागेछे.

गोवा—पुंलिङ्ग.

एकवचन	बहुवचन
१. गोवो.	गोवा.
२. गोवां.	”
३. गोवाण, गोवाणं.	गोवाहिं, गोवाहिं, गोवाहि.
४. गोवे गोवस्स.	गोवाणं, गोवाण.
५. गोवत्तो, गोवाओ, गोवाउ, गोवाहितो.	गोवत्तो, गोवाओ, गोवाउ, गोवाहितो, गोवासुंतो.
६. गोवस्स.	गोवाणं, गोवाण.
७. गोवम्मि.	गोवासु, गोवासुं.
सं—हे गोवो, गोवा.	हे गोवा.

पाठ. १० मो.

आज्ञार्थ तथा विध्यर्थ *

प्रत्ययो †—

	एकवचन	बहुवचन
१. पु०	मु.	मो.
२. पु०	सु, हि.	ह.
३. पु०	उ.	न्तु.

आ सामान्य प्रत्ययो उपरान्त ज्यारे धातुने छेडे अकार आवेलो होय छे त्यारे बीजा पुरुषना एकवचनमां 'एज्जहि,' 'एज्जसु,' 'एज्जे' आटला प्रत्ययो वधारे जोडायछे. तेमज कोइ पण पुरुषबोधक प्रत्यय लाग्या वगरनुं पण रूप बनेछे.

सामान्य रूपो—(वा धातु)

(ज्यारे विकरण प्रत्यय नथी लागतो त्यारे)

	एकवचन	बहुवचन
१ पु०	वामु.	वामो.
२ पु०	वासु, वाहि.	वाह.
३ पु०	वाउ.	वान्तु.

“ वोल्ल् ” धातु (विकरण 'अ' वाळाधातुनां रूपो)

	एकवचन	बहुवचन
१ पु०	बोल्लमु.	बोल्लमो.

* पूर्वोक्त पाठोनी अंदर आज्ञार्थ तथा विध्यर्थ संबंघमां जे काइ नियमो बतावेला होय ते ध्यानमा राखीने विद्यार्थिओए रूपो बनाववा.

† आशीरर्थमां पण आ प्रत्ययो वपराय छे.

२ पु० बोल्लमु, बोल्लेज्जहि, बोल्लेज्जसु, बोल्लह.
बोल्लेज्जे, बोल्ल.

३ पु० बोल्लउ. बोल्लन्तु.

(१) आज्ञार्थं करतां विध्यर्थमां विशेष एटलोज छे के ज्यारे आज्ञार्थमां विकल्पे 'ज्ज' प्रत्यय लागेछे, त्यारे विध्यर्थमां तेने वदले 'ज्जइ' लागेछे. जेमके आज्ञार्थ-होज्ज; विध्यर्थ-होज्जइ.

(२) पहेला पुरुषना सघळा प्रत्ययो पर छतां पूर्वना 'अ' नो आ, तथा इ विकल्पे थायछे. जेमके-बोल्लामु, बोल्लिमु, बोल्लमु. बोल्लामो, बोल्लिमो, बोल्लमो.

धातु—

सं + पज्ज्—उत्पन्न थवुं.

सिञ्च्—सीववुं.

उम्मिळ्—विकसवुं.

वरिस्—वरसवुं.

आळंक्—वळवुं.

पंग्—ग्रहणकरवुं.

झंक्—निसासो नाखवो.

उल्लूर्—कापवुं.

सिलेस्—आलिङ्गन करवुं.

गुंज्—हसवुं.

ऊसल्—उह्लास पामवो.

मल्—मर्दन करवुं.

लोट्ट्—सूवुं.

खंङ्—तोडवुं.

णिन्वा—पोरो खावो.

खुब्—खळभळवुं.

डर्—वीवुं.

पूर्—पूरुं करवुं.

पाम्—देखवुं.

ढंढोल्—ढंढोळुवुं, गवेपणा करवी.

भुक्क्—भसवुं.

भमड्—भमवुं.

आयंक्—कंपवुं.

हक्क्—निषेध करवो.

घुम्म्—कंपवुं.

सं + दिस्—कहेवुं.

मुसुमूर्—तोडवुं.

बुङ्ङ्—बूडवुं.

कम्मव्—वापरवुं.

पउल्—रांधवुं.

जूर्—झूरवुं, खेद करवो.

विरल्ड्—विस्तार करवो.

महमह्—गंधनुं फेलावुं.

समाण्—पूरुं थवुं.

शब्दो—पुंलिंग.

सारमेय — कूतरो.
ससहर — चांदो.
सहोअर — भाइ.
सालिलरासि — समुद्र.
सुमेरु — मेरु पर्वत.
हय — घोडो.
वित्थर — विस्तार
राहु — राहु नामनो ग्रह.
विसहर — सर्प.
धम्मसारहि — धर्मरथने हांकनार.
तुसार — बरफ.
वण्ण — रंग.
इन्दु — चंद्र.
उवसाम — शान्ति.

विलय — नाश.
दुरायार — दुराचार.
तिहुअण-त्रिभुवन (विशेषनाम छे).
पड-वस्त्र, पट.
कड — सादडी, कंट.
ईसर — ईश्वर.
घड — घडो, घट.
कुंभार — कुभकार, कुंभार.
विसाय — खेद.
सरदहतलायसोस — सरोवर,
द्रह, तलावनु सूकाववुं.
पुगलक्खेव-पुद्गल क्षेप, कांक-
राविगेरेनुं फेकवुं.

नपुंसक लिंग.

कुन्द-चंपानुं फूल.
गोखीर-गायनुं दूध, गोक्षीर.
मेहुण-मैथुन.
विरमण-अटकवुं.
पणिहाण-प्रणिधान, ध्यान.
भय-बीक.

पारितोसिअ-इनाम.
धणु } धनुप.
धणुह }
गीअ-गीत.
जस-यश.

विशेषण-

वट्टमाण — वर्तमान.

राइअ — रात्रि संबंधी.

सुरविदंबंद — सुरना समूह वडे
वांदवा योग्य.
महायस — मोटा यश वाळा.
जावय — जीतावनारा.
देवसिअ — दिवस संबंधी.

वइक्कंत — गएलो, व्यतिक्रान्त.
संतिगर — शांतिना करनार.
निव्विस — विष वगरनुं.
पुव्वुप्पन्नां--पहेला उत्पन्न थएला.

वाक्यो—

हे वीरो ! पावं छिन्दसु ।
हे साहू ! पणिहाणं कुण ।
हे ससहरा ! दिअहो वइक्कन्ती ।
असच्चं न वोल्लेज्जहि ।
हयस्सोवरि कहां चडेमो ? ।
कमलाणि ऊसलन्तु ।
हे धम्मसारहि ! दुरायारे भंजेज्जसु ।
हे पुत्त ! जणयं वंद ।
हे सीसा ! विणयं माइं चयह ।
हे मित्ताइं ! फुलाइं पासन्तु ।
पाणिअं चय, घयं पिज्ज ।
हे भिच्च ! अहिवइं मलउ ।
हे हरी ! दोण्णि लोड्डामु ।
हे तिहुअण ! कव्वं सुणेज्जे ।
वट्टमाणं आयरिअं अच्चसु ।
हे सहोअर ! तत्तं ढंढोल ।

भिच्चा ! पउलन्तु भत्तं ।
मित्त ! मित्तं सिलेसेहि ।
जणय ! पारितोसिअं देसु ।
थूणो ! समुद्धम्मि बुद्ध ।
इन्दू ! गुंजसु ।
हे मेहो ! नयरम्मि वरिसेज्जे ।
भारवह ! णिव्वाउ ।
देव ! संकप्पं पूरउ ।
ईसर ! भिच्चं पावा हक्कउ ।
कुम्भार ! घडं घड ।
किविण ! धणं जणेण न आगच्छइ,
अत्तो धम्माम्मि कम्मवेज्जे ।
नायपुत्त ! दुक्खाइं उल्लर ।
मुणी ! माइं जूर ।
करुणं होउ निच्चं ।
जइ गोखीरं होज्जइ तथा पिज्जामि ।

(तमे) लांबा काळ सुधी जीवो.

(तुं) कपडुं सीव.

(अमे) ग्रहण करीए.

यक्ष राजाओनुं शत्रुओथी रक्षण-
करो.

(तुं) झाडथी फळो तथा फूलोने काप.

हे भाइ ! तुं भव समुद्रथी डर.

हे कूतरा ! तुं भस नहि.

ब्राह्मणो सुखथी जमो.

(तु) निसासो नहि नांख.

समुद्र ! तु शामाटे खलभलेछे ?

कविओ ! तमे विजयधर्मसूरिना

यशने विस्तारो.

लोकोने सुख उत्पन्न थाओ.

पिता ! हुं जमु ?.

(तुं) त्यां नाच.

(हुं) क्यारे चोरने माहं ?.

हवे मैथुनथी विराम कर.

हे श्रावक ! वीरना ध्यानथी

भव समुद्रने तुं तर.

चेलाओ, तमे प्राथश्चित्त लो.

मनमा शान्ति ग्रहण कर.

बधा जीवोनुं हे गुरु ! तुं हमेशां

कल्याण कर.

वाळको गीत गाओ.

तुं विष रहित औषधने खा.

शान्ति करनार नरो मनुष्योने

सुख आपो.

हे माणस ! तु कविओनु अनु-
करण कर.

शांतिनाथने मोक्षने माटे पूजो.

पंडितो तत्त्वोने विचारो.

त्रिभुवन ! सुखथी भण.

(तमे) नगरमा प्रवेश करो.

(हुं) पितानो आदर करुं ?.

(तेओ) बे शत्रुने जीतो.

भगवान् ! मानवना मनने पवित्र
कर.

(हुं) शान्त थाउं.

(तुं) वनमा रम.

(तमे) गुंथो.

पुण्य वधो.

पाप नाश थाओ.

हे ब्राह्मण ! तुं तृप्त था.

वाणिआओ ! तमे मुनिओने पूजो.


हुं गायनुं दूध पीउं ?.

भमराओ आओ, अने चपाना फूल
उपर बेसो.

हे शूर ! तुं धनुषोने फेंक.

मणिलाल ! तुं सादडी उपर आव
अने सूइजा.

जीवो संसारमां मा भमो.



पाठ. ११ मो.

धातु—

भमाङ्—भमाङ्कुं.	णीरव्—स्वावाने इच्छुं.
अणु+हव्—अनुभवुं.	अब्भुत्—नहावुं.
परि+इक्ख्=परिक्ख्—परीक्षा करवी, पारखवुं.	आइग्—सूघवुं.
वट्—वर्तुं.	ण्हा—नहावुं, स्नान करवुं.
अणु+रुन्ध्—मानवुं, तावे थवुं.	वंस्—रहेवुं.
अव+इक्ख्=अवेक्ख् } आविक्ख् } आशा राखवी, अपेक्षा करवी.	उ+ट्—उठवुं.
प+इक्ख्=पेक्ख् } जोवुं. पिक्ख् }	कम्म्—हजामत करवी.
भम्—भमवुं.	वग्गोल् } चागोळ्ळवुं. ओग्गाल् }
संक्—शंका करवी.	प+सर—फेलावुं.
	पडिक्ख्—राह जोवी.
	वावर्—वापरवुं.

नाम—पुंलिङ्ग.

भवनिब्बेअ—भवनिर्वेद, वैराग्य.	अवराह—अपराध.
कम्मक्खय—कर्मनो क्षय.	विज्ज—वैद्य.
चरण } पग. चलण }	दिणमणि—सूर्य.
वइल्ल—बल्लद.	सुहि—पंडित.
मैजर—मार्जार, विलाडो.	सयंभु—ब्रह्मा.
जिणवरवसह—तीर्थकरोमां उत्तम.	सिहि—अग्नि.
वद्धमाण—विशेष नाम छे.	अणंग—कामदेव.
पमाय—प्रमाद.	अग्नि—शरीरवाळो.
महिस—पाडो.	भग—ज्ञान.
सिआवाअ—स्याद्वाद.	विसारय—पण्डित.
	दीण—दीन, गरीव.

नपुंसकलिङ्ग.

निआणबंधण—नियाणुं वांधवुं.
 बम्हचेर—ब्रह्मचर्य.
 णहाण—स्नान.
 असद्दहण—अश्रद्धा.

पूअण—पूजन.
 लक्ख—लख [संख्या].
 सामाइअ—सामायिक (व्रतनुं नाम).

विशेषण—

काइअ—कायिक, शरीर संबंधी.
 वाइअ—वाचिक, वचन संबंधी.
 माणसिअ—मानसिक.
 बारसविह—बार प्रकारनुं.
 बज्झ—बाह्य, बहारनुं.
 बीअ—बीजुं, द्वितीय.
 सुहिअ—सुखी.

दुहिअ—दुःखी.
 अप्प—अल्प, थोडुं.
 खलपु—खलुं साफ करनार.
 गामणि—गामनो नेता.
 कयपाव—जेणे पापकर्युं छे ते.
 हल्लअ, लहुअ—हलकु.
 सुह—शुभ, सारुं.

—:०:—

अन्यय—

खिप्पं—जलदी, क्षिप्र.
 चाहिरं—बहार.

हेट्ठं—हेठळ, नीचे.

वाक्यो—

साहुणो भवनिव्वेअं अणुहवन्तु ।
 गुरु ! कम्मक्खयं करसु ।
 निआणबंधणं माइं कर ।
 जिणवरवसहस्स वद्धमाणस्स इक्को-
 वि नमुक्कारो जणोणं दुक्खं भंजेउ ।
 पुत्त ! धम्मम्मि पमायं नहि करसु ।

निवइ ! जणे अणुरुन्ध ।
 विज्जा दीणाणं वाहिणो धणं
 विणावि उल्लरन्तु ।।
 कुन्दं आइगवन्तु सेट्ठिणो ।
 बम्हणा सइ णीरवन्तु अवि न कुत्तो
 भोअणं आगच्छइ ।

अम्मो ! अणंगो वि वम्महो अंगिं
 संभु कह दुक्खं देउ ? ।
 समत्थाण लोआण वि वज्झं तवं विणा
 कहं कल्लाण होउ ? ।
 सहोअर ! तिहुअण ! घरम्मि वस,
 बाहिरं न गच्छेजे ।
 जिणाणं पूअणाय जलेहिं न्हाणं
 करेज्जहि ।
 सुहिआ माणवा दुहिआण पुरिसाणं
 भोअण दिन्तु ।
 सावय ! बारसविहं सावगधम्मं रक्खे-
 ज्जसु, जत्तो खिप्पं मुक्खो होउ ।

गामणी विज्जत्थिणो परिकखउ ।
 जणय ! मित्त तिहुअणं पडिक्खेसु ।
 साहूण चलणाणं पूअणम्मि जुंजह ।
 साहु ! मुक्खाय उट्ट, पमायं नहि करा
 भिच्च ! सेट्ठिणो मत्थय कम्मसु ।
 विसारय ! जिणाणं वयणम्मि अस-
 ह्दणं माइं कर.
 सिआवाअे कहं सकेमो ? ।
 सुहिणो परत्थकरेणाय जीविअं
 दिन्तु ।
 खलपु ! खित्तं लुहसु ।

(तुं) बहोर आव अने भगवाने
 पूजवा माटे मणिलाल साथे
 मन्दिरमां जा.
 (तमे) वे जणा स्नान करो. —
 मणिलाल तुं गुरुने पूज, जेथी
 कल्याण जलदी थाय.
 (ते) नोकर हजामत करे ?
 बलदीआओ तथा पाडाओ घासने
 सारी रीते वागोलो.
 हे गुरु ! हुं स्याद्वादने भगु ?
 (तमे) गरीबोने धन आपो.
 सूर्य तुं शामाटे भमे छे ?
 माह ! धर्ममा काया संबधि दोपोने
 : शामाटे करेछे ?

विजयधर्मसूरि विद्यार्थिओना सुख-
 ने माटे जीवित आपो.
 हे पिता ! अमे कल्याणने माटे जी-
 वितनो त्याग करीए.
 हरगोविन्द ! तुं गुरुना चरणने पूज.
 (हुं) जिन मन्दिरमां जाउं.
 हे राजन् ! तु शत्रुओ साथे लड,
 डरे छे शामाटे ?
 छोकराओ तमे भणो.
 हे शंभु ! तुं कामदेवने तावे कर.
 हे चोरो ! तमे सत्य बोलो जेथी तमे
 सुख पामो.
 (अमे) श्लोक बोलीए.
 गुरु वधानुं कल्याण करो.

हे वीर ! लोभथी शुं कदापि लाभ
थाय ?

हे त्रिभुवन ! तुं पंडितनुं अनुकरण
करं.

हे इन्द्रो ! तमे वरसादने मोकलो,
जेथी लोको मुखी थाय.

भाइ ! विलाडाने दूध आप ने तेने
पाळ.

(हुं) सादडीमा सूउं ?

(ते) नीचे बेसे.

(तुं) जीवोने न मार.

पाठ १२ मो.

स्त्रीलिंग.

[आकारान्त, इकारान्त, ईकारान्त, उकारान्त, ऊकारान्त.]

प्रथमा तथा द्वितीया.

प्रत्ययो —

एकवचन	बहुवचन	
१. ०.	उ, ओ, ०.	} आकारान्त, इकारान्त, उकारान्त तथा ऊकारान्त.
२. म्.	" " "	
१. आ, ०.	उ, ओ, आ, ०.	} दीर्घ ईकारान्तने माटे.
२. म्.	" " " "	
आकारान्त	रमा	रमाउ, रमाओ, रमा.
	रमं	" " "
इकारान्त	मई	मईउ, मईओ, मई.
	मइं	" " "
उकारान्त	धेणू.	धेणूउ, धेणूओ, धेणू.
	धेणूं.	" " "

ऊकारान्त	{ वह्.	वहूउ, वहूओ, वह्.
	{ वहुं.	” ” ”
ईकारान्त	{ सही, सहीआ.	सहीउ, सहीओ, सहीआ, सहीं.
	{ सहिं	” ” ” ”

- १ ज्यारे 'म्' प्रत्यय पर होय त्यारे पूर्वनो स्वर ऋस्व थायछे. जेम, रमं इत्यादि.
- २ 'उ,' 'ओ' प्रत्यय तथा तृतीया, चतुर्थी, पंचमी, षष्ठी तथा सप्तमी ना प्रत्ययो स्त्रीलिंग नामो थकी पर होय त्यारे पूर्वनो स्वर दीर्घ थायछे. जेम. 'धेणूउ,' 'धेणूओ.'
- ३ आ स्त्रीलिंग नामोनी अंदर जे स्थळे कोइ प्रत्यय नथी लागतों त्यां नामनो अन्त्य स्वर ऋस्व होय तो ते दीर्घ थायछे. जेमके प्रथमाना एकवचन तथा बहुवचन तथा द्वितीयाना बहुवचनमं " धेणू, मई " एवां रूपो थायछे.

नाम (स्त्रीलिंग).

मरुदेवा — पहेला जिननी मातानुं नाम.	मइ — बुद्धि.
गंगा — गंगा.	धूलि — धूल.
तिसला — वीरनी मातानुं नाम.	भूमि — जमीन.
रमा — लक्ष्मी.	पुढवि — पृथ्वी.
अम्बा — माता.	दिति — तेज, दीप्ति.
माला — माला.	सत्ति — शक्ति.
सोहा — शोभा.	पंति — हार, पंक्ति.
	साडी — साडी, पहेरवानुं वस्त्र.

पमया — स्त्री, प्रमदा.
 लज्जा — लज.
 अप्पविज्जा — आत्मविद्या, अध्यात्म.
 घेणु — गाय.
 रज्जु — दोरी.
 चंचु — चांच.
 तणु — शरीर.
 वहू — स्त्री, वधू.
 अज्जू — सासु.
 अलाऊ, लाऊ — तुंबडी.

नई — नदी.
 रयणी — रात.
 मणंसिणी — पंडिता.
 सही — मित्र.
 सरस्सई — सरस्वती.
 भिउडी — अकुटी.
 नारी — स्त्री.
 नलिणी — कमलिनी.
 बहिणी — बहेन.

साधारण शब्दो.

वंछिअ, वि०—इच्छेलुं.
 समण, पुं०—साधु.
 विहंग, पुं०—पक्षी.
 पक्ख, पुं०—पांख.
 अणुराग, अणुराय पुं०—प्रीति.
 सज्झाय, पुं०—स्वाध्याय.
 हिअ, न०—सारुं.
 दढव्वय, वि०—दढ छे व्रत जेनुं.
 अलिअ, न०—जूठ.
 सुहुम (आर्ष); वि०—नानुं, सूक्ष्म.

अयल, वि०—अचल.
 अरुअ, वि०—रोग वगरनुं.
 चाइ, वि०—त्यागी.
 अपुणरावित्ति, न०—जेमां फरीने
 आववुं नथी ते स्थाननुं नाम.
 कप्पपायव, पुं०—कल्पवृक्ष.
 सिआल, पुं०—शियाल.
 गिम्ह, पुं०—ग्रीष्म ऋतु.
 सिणेह, पुं०—स्नेह.
 भारह, न०—भरतक्षेत्र.

धातु—

प+संस्—प्रशंसा करवी.
 अणु+जाण्—आज्ञा आपवी.

खम्—क्षमा करवी.
 अल्लिव्—आपवुं, अर्पण करवुं.

प+दा-देवुं.
सह-सहेवुं.
लह-लाम पामवो, मेळवेवुं.

तर-शकवुं.
साह-साधवुं, कहेवुं.
हर-हरवुं, लइ जवु.

अव्यय-

संपइ - संप्रति, आजकाल.

वाक्यो-

अम्वा पुत्तं खीरेण रक्खेइ ।
समणो अप्पविज्जां पढइ ।
पुरिसा नारिं सिणेहा देक्खन्ति ।
विहंगो पक्खेण चलइ ।
भाणू दित्तिं पदेइ ।
संपइ वट्टमाणे जिणे जणा पसंसन्ति ।
अज्जू वहुं साडिं अल्लिवइ ।
दहम्मि कमलेहिं सह नलिणी
छज्जेइ ।
मणंसिणी सामाइअम्मि सज्जायं
करइ ।
धेणू खित्तम्मि तणाइं खाइ ।
मुणी तणुं तवेहिं रम्पइ ।
वहिणी सहोअरस्स मालं देइ ।
वीरस्स सत्तिं न जाणामि ।
गुरुणो अणुजाणह जत्तो उज्जा-
णम्मि गच्छेमु ।
पमया सुहं देइ ।
गुरुणो जणाणं हिअं करह ।
रिमिणो मुक्खं साहन्ति ।

अलाउं न भंजेज्जा ।
रयणी गच्छइ, दिअहो आगच्छइ ।
धूलीउ पडन्ति घरम्मि ।
दढव्वयो महावीरो तिसलमवं
पससेइ ।
माणवाणं मई तत्तं ढंढोलइ ।
नई वहइ ।
असुद्धो अणुरागो दुक्खं देइ ।
साडिं छिन्दइ अज्जो ।
साहुणो अणुरागेणं वि अलिअं
न वोळन्ति ।
अज्जा डंभेण धणाणि लहन्ति ।
साहु ! अवराहं खम ।
धेणू जणाणं दुद्धेण रक्खेइ ।
कप्पपायवो समत्ताणं विवुहाणं
जणाण च वल्लिअ देइ ।
संपइ कप्पपायवो जिणाणं धम्मो
अत्थि ।
भारहम्मि खित्ते धणेणं समत्ता
लोआ सुहिआ अत्थि ।

(हुं) लक्ष्मी महेनतवडे मेळवुं छुं.
 स्त्री बहु दुःख आपेछे.
 तेथी सासु लाकडी वडे वहुने हणेछे.
 सरस्वती विद्यार्थीओने सुख आपेछे.
 पानाचन्द जिन मन्दिरमां नाचे छे.
 पंखीनी चांच शोभेछे.
 स्त्रीओ शरीरने आभूषण सहित
 करेछे.
 पृथ्वी धान्य आपेछे जेथी अमे
 सुखी छीए.
 वहू सासुने विनयथी नमे छे.
 पण्डित स्त्री पाप करती नथी.
 (अमे) सरस्वतीने देखता नथी.
 स्त्री घरमांथी राजाओना मुखने
 जुअे छे.
 नदी समुद्रमां जाय छे.
 लक्ष्मी लोकोना नेत्रोने शान्त करेछे.
 योगीओ रात्रिने इच्छेछे.
 पंखीओनी पक्तिने ब्राह्मण पाळे छे.
 अरे ब्राह्मण ! महादेव शा सारुं पूज-
 तो नथी ?
 आत्मविद्या लोकोने सुख आपेछे.

पहेला जिननी मातानुं नाम मरु-
 देवी छे.
 पंखीओ झाड उपर बेसे छे.
 गंगा माता भळुं करौ.
 भरत क्षेत्रमां आज काल कल्पवृक्ष
 नथी.
 धूळ पाणीमां पडे छे.
 त्रिशला माता सौ जीवोनुं कल्याण
 करौ.
 लोको लक्ष्मीने पूजे छे.
 शङ्कर गङ्गाने तथा चन्द्रने माथांमा
 राखे छे.
 तेओ वे रत्न माटे समुद्रमां डूबे छे.
 हार्थी नदी तरेछे.
 गङ्गा अहीं वहे छे.
 पण्डितो गङ्गाने पूजेछे.
 बुद्धि घणां सारां कामो करे छे.
 मदनथी पीडाअेला लोको रात्रिने
 वखाणे छे.
 पुत्र जन्मे छे.
 कामदेव वधा जीवोने वश करेछे.

पाठ १३ मे

स्त्रीलिंग—चालु

प्रत्ययो.

तृतीया, चतुर्थी, पञ्चमी, षष्ठी

*एकवचन

	अ, + आ, इ, ए.	(इ)
आकारांत	रमाअ, रमाइ, रमाए.	रमा
	” ” ”	रमा
	” ” ”	रमा
	” ” ”	रमा
	” ” ”	रमा

इकारान्त—मईअ †, मईआ, मईइ, मईए.

ईकारान्त—सहीअ, सहीआ, सहीइ, सहीए.

उकारान्त—धेणूअ, धेणूआ, धेणूइ, धेणूए.

ऊकारान्त—वहूअ, वहूआ, वहूइ, वहूए.

इकारान्त, ईकारान्त, उकारान्त तथा
ना बहुवचनना रूपो विद्यार्थिओए उप
घनाववा.

* आ स्त्रीलिङ्ग नामोथकी पूर्वोक्त इकारान्त
“ णो ” सिवायना वाकीना प्रत्ययो पण पञ्चमीमा त

--नाम--

अच्छरसा—अप्सरा.

कउहा—दिशा.

* छुहा } भूख.
(आर्ष) खुहा }

आसिसा—आशीष.

नणंदा—नणंद.

नावा—नाव.

वाहा—हाथ, वाहु.

पडंसुआ—पडघो.

वाया—वाचा.

पडिवआ } पडवो.
पाडिवआ }

माउसिआ—मासी.

सरिआ—सरित्, नदी.

चउवीसजिणत्रिणिग्गयकहा—

चोवीश तीर्थकरो ए कहेली वात.

भवसयसहस्समहणी—लाख भवनो
नाश करनारी.

विवरीअपरूवणा—उलहुं कहेवुं.

मिच्ची—मैत्री.

इत्थी—स्त्री.

सिद्धि—सिद्धि.

पिवासा—पीवानी इच्छा.

कित्ति—कीर्ति.

घंटिआ—झालर.

आणा—आज्ञा.

कहा—कथा.

चिरसंचिअपावपणासणी—

लांवा काळथी एकहुं करेल

पापने नाश करनारी.

वावी—वाव.

लज्जा—लज.

कला—कळा.

थुइ—स्तुति

किरिया } क्रिया.
किरिआ }

आराहणा—आराधना.

विराहणा—विराधना.

सिक्खा—शिक्षा, शिखामण.

नडी—सूत्रधारनी वह, नदी.

संझा—संध्या.

संति—शांति.

साधारण शब्दो.

अप्पकेर, वि०—आपणुं.	नह, पुं०—नख.
पारक, वि०—पारकुं.	केवलि, पुं०—सर्वज्ञ.
गमण, न०—जवुं.	पन्नत्त, वि०—कहेलुं.
आगमण, न०—आववुं.	दिवह } पुं०—दिवस.
ठाण, न०—स्थान.	दिवस }
नाडय, न०—नाटक.	आयर, पु०—आदर.
खासिअ, न०—उधरस, खांसी.	भुवण, न०—जगत्.
अब्भुद्धिअ, वि०—ऊठेलु.	विहल, वि०—विफल, फोकट.
विरअ, वि०—विरमेलु, बंध पडेलुं.	पुर, न०—नगर.
सद्ध, पु०—श्राद्ध, श्रावक.	पायाल, न०—पाताल.
किच्च, न०—कर्तव्य, कृत्य.	नरय, पुं०—नरक.
सम्म, न०—सुख, शर्म.	तल, न०—तर्लीयुं.
अंतरिक्ख, न०—आकाश.	पास, न०—पार्श्व, पडखुं.
तह, न०—आकाश, तम.	झवेर, पुं०—विशेष नाम.

धातु—

सेव् — सेववुं.	वव (वि+अव) हर् — व्यवहार करवो.
पहुप्प् — समर्थ थवुं.	अहिपच्चुअ — आववुं.
णिव्वर् — दुःख कहेवुं.	पल्लोट्ठ — पाछुं आववु.
सद्ध — श्रद्धा करवी.	गुम्म — मोह पामवो, मुग्ध थवुं.
दुगुल्ल — निन्दा करवी, जुगुप्सा- करवी.	

संख्यावाचक विशेषण.

एआरह — अर्गीआर.	पण्णरह — पदर.
बारह — बार.	सोलस — सोळ.

तेरेह — तेरे.
चउदह — चौद.

सत्तरह — सत्तर.
अडारह — अढार.

वाक्यो—

अच्छरसाउ जिणाण चेइअम्मि
नच्चन्ति ।

गामम्मि संझाए घंटाआ बोल्लइ ।
चिरसंचिअपावपणासणीइ भवसय-
सहस्स महणीए चउवीसजिण-
विणिगयकहाइ बुहाणं जेणाणं दि-
अहा रयणीओ अ गच्छन्तु ।

केवलिणा पन्नत्तस्स धम्मस्स आ-
राहणाए अब्भुट्टिओ म्हि, विराह-
णाए विरओ म्हि ।

सड्ढा अप्पकेरं किच्चं लंजाए
कुणन्ति ।

गुरुणो सीसाणं सिक्खं दिन्ति ।
जिणाणमाणा भुवणम्मि पसरइ ।
वम्हणो कहं कहेइ ।

खासिएण दुहिओ अत्थि ।
सरिआए ण्हाणाय जणा गच्छन्ति
गमणेण इत्थीणं पायम्मि दुहं होइ ।

वीरस्स कित्ती सव्वत्थ पसरउ ।
साहुणो खुहं सिणेहेण सहन्ति ।
भिच्चो नरवईणं मालमल्लिवइ ।

झवेरो आयेरेण विजयधम्मसूरीणा-
माणं रक्खइ ।

नडी पुरीम्मि नच्चइ ।
कउहासु चउसु चंदो रयणीए
भुवणं पयासेइ ।
जीविसु मित्ति रक्ख, जत्तो सुहं
अणुहव ।

नाणं विणा किरियाए विणा च
सिविणे वि मुक्खो नत्थि ।
सड्ढ ! विवरीअपरूवणं माइं कुण ।
संतिं रक्खन्तु साहुणो ।
नडी नाडयं कुणइ ।

सरस्सइं साह नाणाय ।
नहत्तो भूमीए मेहो पडइ ।
कलाहिं चिय पुरिसा नारीओ च
छज्जन्ति ।

सीस ! वीरस्स थुइं वोल्ल ।
मुक्खस्स अरुअं अपुणरावित्ति
अयलं सम्मं लह ।

पारकं किच्च सम्माय कर ।
वीरं मालाहिं अच्च ।

तेओ वे वावनुं खारुं पाणी पीता
नथी.

नदीओमां गंगा पहेली छे.
केवली समुद्रना तळने देखेछे.

पितानी शरमने लीधे ते चोरी
करतो नथी.

क्रिया विनानुं ज्ञान फोकट छे.
माणसो नाटक जुअेछे.
स्त्रीओ धीमे धीमे चालेछे.
सज्जनो आदरथी ज्ञान ग्रहण करेछे.

आभूषणनी शोभावडे स्त्रीओनुं
शरीर शोभेछे.

आकाशमां दुंदुभि बोलेछे.

ज्ञान विनयथी वधेछे.
दूध पीवानी इच्छाने लीधे ते गा-
यने इच्छेछे.

स्त्रीओनुं स्नान कुंडमां थायछे.

माला वडे हरिनुं शरीर मनो-
हर छे.

हे महावीर ! तुं सिद्धि आप.

योगी स्त्रीओने इच्छतो नथी.

पक्षी स्त्रीनी पासे वेसेछे, अने चांच
वडे फल खायछे.

राजा स्त्रीओनी साथे वनमां फरेछे.

कल्याणने माटे गुरुनी पासे रहे.

शामाटे मासीनी पासे जतो नथी.

देवो जमीनने अडकता नथी.

बृहस्पति बुद्धिनो दरियो छे.

पुत्रो माताने नमे छे.

राजा नगरनी परीक्षा करेछे.

हे भाइ, तुं उठ अने यत्नकर

रात्री गइ हवे प्रमाद शासारु करेछे?

पुत्रो पितानो विनय करेछे.

विद्यार्थीओने तेओ वे इनाम आपेछे.

—:०:—

स्त्रीलिङ्ग—संवोधन.

आवन्त शब्दोना संवोधननां एकवचनमां अन्त्य स्वरनो 'ए' विकल्पे
थायछे, तथा बहुवचन प्रथमानी जेवुंज थायछे. तथा मूळ आकारान्त.
नामोनां संवोधननां रूपो तमाम प्रथमानी जेमज जाणवा.

इकारान्त तथा उकारान्त नामोना संवोधननुं एकवचन 'हरि
तथा भाणु' नी माफक थायछे तेमज बहुवचन प्रथमानी जेवुंज छे.

ईकारान्त तथा ऊकारान्त नामोना संवोधन एकवचनमां कोइ
पण प्रत्यय नहि जोडतां अन्त्य स्वर ऋस्व थायछे. बहुवचन प्रथमा
जेवुंज छे.

एकवचन

आबन्त — हे रमे, रमा.
आकारान्त — हे माउसिआ.

इकारान्त — हे मइ, मई.

उकारान्त — हे धेणू, धेणू.

ईकारान्त — हे सहि.

ऊकारान्त — हे बहु.

बहुवचन

हे रमाउ, रमाओ, रमा.

हे माउसिआउ, माउसिआओ,
माउसिआ.

हे मईउ, मईओ, मई.

हे धेणूउ, धेणूओ, धेणू.

हे सहीउ, सहीओ, सहीआ, सही.

हे बहूउ, बहूओ, बहू.



सारांश तथा सवाल.

तिसला.

एकवचन

१ तिसला.

२ तिसलं.

३ तिसलाए, तिसलाअ,
तिसलाइ.

४ ”

५ ”

तिसलत्तो, तिसलाउ,
तिसलाओ, तिसलाहितो.

६ तिसलाए, तिसलाअ,
तिसलाइ.

७ ”

सं० हे तिसले, तिसला.

बहुवचन

तिसलाओ, तिसलाउ, तिसला.

” ” ”

तिसलाहिं, तिसलाहिँ, तिसलाहि.

तिसलाण, तिसलाणं.

तिसलत्तो, तिसलाउ, तिसलाओ,
तिसलाहितो, तिसलासुंतो.

तिसलाण, तिसलाणं.

तिसलासु, तिसलासुं.

हे तिसलाओ, तिसलाउ, तिसला.

मइ.

१ मई	मईओ, मईउ, मई.
२ मई	" " "
३ मईआ, मईए, मईअ मईइ.	मईहिं, मईहि, मईहि.
४ " " " "	मईण, मईणं,
५ " " " "	मइत्तो, मईओ, मईउ,
मइत्तो, मईओ, मईउ, मईहितो.	मईहितो, मईसुंतो.
६ मईआ, मईए, मईअ, मईइ.	मईण, मईणं.
७ " " " "	मईसु, मईसुं.
सं०--हे मई, मइ.	हे मईओ, मईउ, मई.

सही.

१ सही, सहीआ.	सहीउ, सहीओ, सहीआ, सही.
	इत्यादि.

- १ आज्ञार्थ तथा विध्यर्थमां धातुना रूपोनी अंदर शो भेद छे ?
- २ अकारान्त धातुओनां आज्ञार्थ वीजा पुरुष एकवचनमां केटलां रूपो थायछे ?
- ३ इकारान्त पुंलिंग तथा उकारान्त पुंलिंगना शब्दना रूपोमां शो तफावत छे ?
- ४ " गोवा " (आकारान्त पुंलिंग) शब्दना पञ्चमी, सप्तमी, तृतीया, तथा द्वितीयामां रूपो लखो.
- ५ गयेल पाठोमां आकारान्त स्त्रीलिंग नामो केटला छे.
- ६ 'माउसिआ तथा रमा' शब्दनुं संवोधनमां रूप लखो.
- ७ सहिं, रमं; अहिं ह्रस्व क्या नियमथी धयो ?
- ८ 'सहिं विणा दुहिओ होमि' आवाक्यनुं गुजराती करो, तथा 'वि-

ना' ना योगमां 'सहि' शब्दने द्वितीया विभक्ति कया नियमथी आवी, ते नियम लखो.

९ "मणिलाल एक दिवसमां त्रण वार महावीरने पूजेछे, हरगोविन्द एक दिवसमां चार वार जमेछे, जयचंद रातमां पांच वार उठेछे" आ वाक्योनुं शुद्ध प्राकृत करो.

१० मोरउल्ला, इहरा, अप्पणो, पाडिएकं, सह, अपि आटला अ-
ध्ययो लगाडीने जुदा जुदा वाक्यो प्राकृतमा बनावो.

११ हासेण व, कोहेण व, लोहेण व, भयेण व, मोसा माईं बोल्ल ।
इत्थो सामिं, पुत्तं, जणयं, अम्बं च दुक्खं देइ ।
अरीहन्तं विणा दुइओ धम्मसारही नत्थि ।

दिवसे दिवसे लक्खं

देइ सुवण्णस्स मोणवो एगो ।

एगो पुण सामाइअ

करेइ न पहुप्पए तस्स (तस्य) ॥१॥

आ वाक्योनो अर्थ गुजरातीमां, तथा आ वाक्योमांथी जे कोइ
रूपो महेताजी तमने साधना आपे ते साधी आपो.

१२ कोइ पण दश क्रियापदो मोढे वोली जाओ.

पाठ १४ मो.

भूतकाल.

भूतकाल त्रण प्रकारनो छे—अद्यतन, ह्यस्तन अने परोक्ष. सामान्य
रीते गइ रातना वार वाग्याथी मांडीने तेनी पछीनी रातना वार वाग्या
सुधीनो काळ "अद्यतन" कहेवाय छे, तेदला काळनी अंदर गयेल
काळमां "कोइ क्रिया थइ गइ" एम कहेवुं होय तो अद्यतन भूतकाळ
वपरायछे, परंतु तेदला काळनी अगाउना कोइ पण वीती गयेला

काळमां ह्यस्तनी वपरायछे; ज्यारे परोक्ष काळ, ह्यस्तन कालमांज जे क्रिया न देखेली होय तेमां वापरी शकाय छे.

प्रत्ययो—

स्वरान्त धातुओने लगाडवाना एकवचन अने बहुवचन	}	१ पु०	सी, ही, हीअ.
		२ पु०	" " "
		३ पु०	" " "

उदाहरण—(धातु) “ का ”—कासी, काही, काहीअ.

व्यंजनान्त धातुओने माटे. एकवचन अने बहुवचन	}	१ पु०	ईअ.
		२ पु०	"
		३ पु०	"

उदाहरण—(धातु) ‘हुव्’—हुवीअ.

त्रणे भूतकालनी अंदर दरेक पुरुष तथा वचनमां सरखांज रूप थायछे.

धातु—

* का—करवुं.

हुव्—थवुं.

ठा—रहेवुं.

अल्ली—आलिंगन करवुं.

भा—वीवुं.

कोक्क्—वोलवुं.

परिवस्—रहेवुं.

प+आव्=पाव्—पामवुं.

अङ्गुम्—पूरवुं.

ओह्—अवतरवुं, जन्मवुं.

धिस्—खावुं.

भिस्—शोभवुं.

गिज्ज्—ललचावुं.

बोज्ज्—डरवुं.

कड्ढ्—खेंचवुं, काढवुं.

निव्वल्—नीपजवुं.

* आ धातु केवल भूतकाल अने भविष्यकालमा ज वपराय छे. तथा ‘वि-

अव+लंब्-आश्रय लेवो.
 आ+राह्-आराधवुं.
 मुण्-जाणवुं.
 लज्ज्-लाजवुं.
 जीह्-लाजवुं.
 गीहर्-नीकलवुं.
 पयल्ल्-शिथिल थवुं.
 वावम्फ्-परिश्रम करवो.
 कम्मव्-उपभोग करवो.
 षरी-फेंकवुं, भमवुं.
 आ+रंम्-आरंभवुं, शरु करवुं.
 रिअ-प्रवेश करवो.
 किलिकिञ्च्-रमवुं.
 अल्लिड्-संगम करवो, मळवुं.
 समणु+जाण्-सम्मति आपवी.

णिव्वड्-जूदुं थवुं.
 उ+द्घुमा-संतापवुं, खुव धमवुं.
 वय्-बोलवु, वदवुं.
 निज्झा-देखवुं.
 पडिसा-शांत करवुं.
 उत्थल्ल्-उछळवुं.
 फरिस्-स्पर्श करवो.
 चोप्पड्-चोपडवुं.
 उ+व्विव्-उदास थवुं.
 तूस्-तुष्ट थवुं.
 चिइच्छ-रोगनो प्रतीकार करवो,
 चिकित्सा करवी.
 छुण्द्-आक्रमण करवुं.
 हुण्-हवन करवो, होमवुं.

—०—
नाम-

देवत्तण, न० — देवपणुं.
 आणा, स्त्री० — आज्ञा, ह्कम.
 खन्ति, स्त्री० — क्षमा.
 महाविज्जा, स्त्री० — मोटी विद्या.
 दुरिअ, न० — पाप.
 भूँ, पुं० — लीवडो.
 रीते गइ रावि० — काळो.
 सुधीनो क पुं० — दडो.
 काळमां १० — शील.
 वपरायच्छे,ररण, न० — कुलनुं भूषण.

विड्ढा, स्त्री० — लज्जा.
 दाढा, स्त्री० — दाढ.
 दिण, न० — दिवस.
 सलाहा, स्त्री० — प्रशंसा.
 रयण, न० — रत्न.
 निहि, पुं० — भंडार.
 उअर, न० — उदर, पेट.
 नयरी, स्त्री० — नगरी.
 जहुड्डिल, पुं० — युधिष्ठिर,
 धर्मराजा.

गय, वि० — गयो.
 अज्जा, स्त्री० — साध्वी.
 थेर, वि० — स्थविर, वृद्ध.
 कोसम्बी, स्त्री० — नगरानुं नाम.
 गयदसण, वि० — दांत-वगरनो.
 मच्चु, पुं० — मृत्यु, मरण.
 सणिच्छर, पु० — शनैश्चर.
 लोहसिला, स्त्री० — लोढानी शिला.
 लहुवी, स्त्री०, नानी.
 घय, न० — घी.
 मुरुक्ख, पुं० — मूर्ख.
 चंडाल, पुं० — चंडाल.
 कण्ह, पुं० — कृष्ण, वासुदेव.
 मण्डुक्क, पु० — देडको.
 बुहप्फह, पु० — बृहस्पति.

दुइ, वि० — दुष्ट.
 थोर, वि० — जाडो.
 सुण्हा, स्त्री० — भाभी.
 छुहा, स्त्री० — सुधा, अमृत.
 बोर, न० — बोर.
 असिविण, पु० — अस्वप्न, देव.
 भाण, न० — भाजन, भाणु.
 दलिह, वि० — दरिद्र, आळसु.
 विसम } वि० — बाकुं.
 विसढ }
 ओसह, ओसढ, न० — दवा, औषध.
 केली, स्त्री० — केळ.
 केल, न० — केळु.
 वहिर, वि० — बधिर, बहेरो.

वाक्य—

वीरो दुक्खम्मि खन्ति काही ।
 वद्धमाणो कोसम्बीए समवसरीअ ।
 वम्हणस्स घरम्मि दलिहो पुत्तो
 हुवीअ ।
 पुरिसो रयणीए इत्थी अल्लीसी ।
 जहुट्टिलो वणे परिवसीअ ।
 असिविणा समुद्दाओ छुह पावीअ ।
 गयम्मि दिवहे कसणो विसहरो
 णीहरीअ ।

चंडालो वम्हणं फरिसीअ ।
 सरियाए जलम्मि लोहसिला
 बुड्डीअ ।
 सुविही समत्तं निज्जाही ।
 पुत्तो जणयाण पायम्मि घयं
 चोप्पडीअ ।
 अन्धुणो जणं जणो कड्डीअ ।
 सहोअराउ सहोअरो णिव्वडीअ ।
 डिम्भा गामम्मि किलिकिञ्चीअ ।

नईए मंडुका बोलीअ ।
 जणाणां कुलआहरणं सीलं ।
 घरीरो कंदप्पाओ न डरीअ ।
 मणीलालो गुणाण निही विजय-
 धम्मसूरी अच्छीअ ।
 जयचन्दो दुरिएसुन्तो भाहीअ ।
 सरिआए जलं उत्थल्लीअ ।
 मुरुक्खो रयणं परीही ।
 खन्ती दुरिअं डहीअ ।
 भारवहो दिणम्मि वावंफीअ ।

माणवो सुहं पावीअ ।
 विड्डाए धम्मं कुणीअ ।
 उयरं धन्नेहिं अद्दुग्गीअ जणो ।
 कण्हो भूमिं रक्खीअ ।
 भाणं लुहीअ भिच्चो ।
 मुरुक्खो न पढीअ ।
 हरगोविन्दो रयणं गेण्हीअ ।
 तिहुअणो सामाइयम्मि अच्छीअ ।
 सुहं हवीअ ।

—:०:—

(तुं) गुरुनी पासे जूटुं वोल्यो.
 (ते) क्रियामा मिथिल थयो.
 (तमे) वेए भोजनमां घी खाधुं.
 (ते) पाडो नदीमां पड्यो.
 (तेओ) सघळा सिंहथी बीधा.
 (तेणे) नगरमां प्रवेश कर्यो.
 (तेणे) आकाशमां ढडो फेंक्यो.
 (तमे) वे घरमां रम्या. ✓
 ब्राह्मणना घरे चंडाल अवतर्यो.
 (तेणे) कूवामांथी पाणी खेंच्युं.
 (तेणे) ज्ञानमाटे श्रम कर्यो, पण
 फोकट गयो. ✓
 महादेवे विपने ग्रहण कर्युं.
 खेतर मां धान्य नीपज्युं.

मणीलाले स्त्रीने छोडी.
 तिहुअण जयचन्दनी भाभीने
 नम्यो.
 हरगोविन्दे आज अमृत पीधुं.
 (तेणे) वे वोर खाधां.
 सिंहे वे माणसने हण्प्या.
 (ते) तुष्ट माणस पापथी लाज्यो
 नहि. ✓
 [हुं] संसारथी उदास थयो.
 [ते] गाममां रह्यो.
 [तेणे] स्याद्वादने जाण्यो.
 गंगाए समुद्रनो संगम कर्यो.
 [ते] वैद्य गरीवोने औषध आपतो
 हतो. ✓

हेमचन्द्र देवपणाने पांम्यो.
 इन्द्रे भगवानने पूज्या.
 गीतथी राजा तुष्ट थयो.
 (तेओ) वे स्त्रीथी ललचाया.
 (तमे) आरंभ कर्यो.
 वनमां वे सिंह अवतर्या.
 (तेओ) वेए वे केरी खाधी.
 समुद्रनुं पाणी पवनथी उच्छ्वयुं.
 (तें) पगमां घी चोपड्युं.
 राजानुं घर शोभ्युं.
 [तेणे] औषध माटे लीवडो काप्यो.

[तेओ] वेए पाणीनो उपभोग कर्यो.
 माणसो दुःखने लीधे मरणने
 इच्छता हता.
 वे साध्वीओ विजयधर्म सूरिने नमी.
 मावजिए केळां खाधां.
 तेओ वेए मोक्षने माटे आत्मवि-
 द्याने आश्रय कर्यो.
 युधिष्ठिर कोइ वखत पण जूडुं
 बोलतो नहोतो.
 [में] महावीरनी आज्ञा हमेशां पाळी.
 सुविधि भगवाने लोकोनुं सारुं कर्युं.

पाठ, १५ मो.

धातु—

नि+वड्—पडवुं.
 सं+मिल्—मळवुं, मेळाप करवो.
 हर—हरवुं, चोरवुं.
 घुसल्—मथवुं.
 जा—उत्पन्न थवुं.
 वेल्—रमवुं.
 संभाव्—लोभावुं.
 पच्चार—ठपको आपवो, उपालंभ
 देवो.

कंस्—इच्छवुं.
 लग्—लागवुं.
 नट्—नाचवुं.
 चुम्च्—चुम्बन करवुं.
 उव+सम्—शांत थवुं.
 धुण्—कंपवु, धूणवुं.
 चुण्—एकटुं करवुं.
 ले—लेवुं, ग्रहण करवुं.
 नि+हर—हंगवुं.

भूतकालमां “ अस् ” धातुना वे रूपो थायछे; १ आसि, २
 अहोसि. आ रूपो वधा पुरुषोमां तथा वधा वचनोमां वपरायछे.

ऋकारान्त तथा साधारण

नाम-

*भाया xभायर ÷भाउ	} पुं० - भाइ, भ्रातृ.	*पिआ xपिअर -पिउ	} पुं० - बाप, पितृ.
*जामाआ xजामाअर -जामाउ		} पुं० - जमाइ, जामातृ.	
*कत्ता कत्तार ÷कत्तु	} वि० - करनार, कर्तृ,		‡माअरा -माउ
*दाया दायार ÷दाउ		} वि० - देनार, दातृ.	*माआ -माउ
‡माआ ÷माउ	} स्त्री० - माता, मातृ.		‡ससा, स्त्री० - बहेन. ‡दुहिआ, स्त्री० - दीकरी. छाही, स्त्री० - छाया. हलद्दी, स्त्री० - हलदर. दसरह, पुं० - दशरथ, रामनो पितृ. सर, पुं० - बाण.
रुण्ण, न० - रोवुं. मुइंग, पुं० - मृदंग. मय, पुं० - हरिण, मृग.			

§ आ नामोमा आकारान्त, अकारान्त, उकारान्तना रूपो पूर्वोक्त आकारान्त, अकारान्त, उकारान्तनी माफकज जाणवा. अपवाद माटे नीचेनी नोटो उपर ध्यानदेवु

• आ चिह्नवाळा शब्दो प्रथमाना एकवचन माज वपरायछे, तेमज वळी-संबोधनमा तेज रूपोनो अन्त्य खर ह्रस्व करीने वोलायछे

x आवा चिह्नवाळा शब्दोना संबोधनमा एकवचनमा अन्ते अनुस्वार लगाडीने रूप थायछे

- आ चिह्नवाळा शब्दोना रूपो प्रथमा तथा द्वितीया विभक्तिना एकवचनमा तथा ज्या द्विवचनने वदले बहुवचन वोलातुं होय त्या पण वपरातां नथी.

‡ आ चिह्नवाळा शब्दो मूलथीज आकारान्त छे.

दसमुह, पुं० — रावण.
 सक्काल, पुं० — सत्कार, सन्मान.
 मय, न० — मुडदुं.
 डोला, स्त्री० — हिंडोळो.
 दिअर, पुं० — देर.
 सिन्न, न० — सैन्य.
 विअण, न० — वीजणो, पंखो.
 राम, पुं० — राम.

मरण, न० — मरण.
 पारेवअ, न० — पारेवुं.
 तुसखंडण, न० — फोफानुं खांडवुं.
 सुन्नरन्न, न० — निर्जन वन.
 अणुट्टाण, न० — विधि.
 मयमंडण, न० — मुडदानुं आभूषण.
 आणारहिअ, वि० — आज्ञा वगरनुं.

वाक्यो—

जह तुसखंडणं मयमंडणाई सुन्नरन्नम्मि ।

विहलाणि, तह जाणसु आणारहियं अणुट्टाणं ॥ १ ॥

पारेवओ हेडुं निवडीअ ।
 राम ! दसरहं संमिल्ल ।
 दसमुहस्स मत्थयम्मि सरो लगीअ ।
 जामाअरं दुहिअं देमु ।
 दाऊणं सक्कालं कुरु ।
 दिअरो डोलाए अच्छीअ ।
 पिअरस्स पायेसु वन्दीअ ।
 विअणं पवणं देइ ।

मयं डहइ ।
 भत्ता इत्थि लेइ ।
 भाया ससं कहेइ ।
 मुइंगो वोल्लइ ।
 सुन्नरन्नम्मि पुरिसा जलं विणा -
 मच्चु पावन्ति ।
 माआ कल्लाणं होउ, एवं वोल्लेइ ।

[तुं] शान्त था.
 [ते] आंत्रानी छाया नीचे नाच्यो.
 [तमे] वेए हलदर खाधी.
 [तिणे] सत्कारने एकठो कर्यो.
 [तुं] शत्रुना सैन्यने हण.
 [तेओ] सर्वज्ञे कहेल विधिने करेछे.

माणसो रामने सेवेछे.
 हु सघळा कार्यमां समर्थ छुं.
 रामनुं पण मरण थयुं, तेथी तुं
 धर्म कर.
 [तिणे] वहीं मथ्युं.
 [ते] उत्पन्न थयो.

देवशरथ मोक्षने इच्छतो हतो.

[ते] देवीने नम्यो.

पिताए पुत्रने चुम्बन कर्युं.

[तेओ] वे देवीनी पासे धूण्या. ✓

[ते] सिंहे वे हरणने हण्या.


पारेवा ! तुं नाच.

[ते] हर्ष आपेछै.

मणिलाले ठपको आप्यो. ✓

[ते] गाममां गयो.

सांनुं सांरुं थयुं.



पाठ, १६ मो.

भविष्यकाल.

भविष्यकालना वे प्रकारं छे—श्वस्तन भविष्य तथा अद्यतन भवि य.

पूर्वे कहेला अद्यतन काल (गइ रातना वार वाग्याथी आवती रातना वार वरगा सुधीनो २४ कलाकनो वखत) नी अन्दर 'हवे पछी क्रिया थमानी छे' एम कहेवुं होय तो अद्यतन भविष्य वपराय छे; तेमज त्यार पछीना कालमां 'अमुक क्रिया थसे' एम कहेवुं होय तो श्वस्तन वपराय छे.

प्रत्ययो—

एकवचन

१ पु० मि, स्सं.

२ पु० हिसे, हिसि.

३ पु० हिइ, हिए.

बहुवचन

मो, मु, म, हिस्सा, हिस्सा.

हित्था, हिह.

हिनति, हिन्ते, हिरे.

१ पहेला पुरुषना 'म' थी शुरुथता प्रत्ययो लगाडतां पहेलां धातु-ओने 'हि,' 'स्सा,' अथवा 'हा' मांथी गमे ते कोई लगाडवामां आवेछे.

२ वळी पाठ पहेलाना चोथा नियममां कह्या प्रमाणे 'अकार' नो

अन्तारिच्छ—बीजानी जेवो,
अन्यादश.

जारिच्छ—जेवो.
जिण्हु—जीतनार.

—०—
* क्रियातिपत्ति.

ज्यारे शरत वाळां वे वाक्योनु एक संयुक्त वाक्य वनेल्लं होय, अने तेमा देखाती वन्ने क्रियाओनो कोइ पण प्रतिकूल सामग्रीथी नाश थतो जणाय त्यारेज आ “क्रियातिपत्ति” वपरायछे:—

प्रत्ययो—

एकवचन अने बहुवचन	} १ पु० } २ पु० } ३ पु०	ज्ज, ज्जा, † अन्त, माण.
		” ” ” ”
		” ” ” ”

वाक्य—

जइ मेहो होज्ज, तया तणं होज्जा ।	जइ पुत्तो न षढेज्ज, तया जणयो हणेज्जा । ✓
जइ साहू होन्तो, तया मुखो होमाणो ।	जइ मणीलालो दिक्खं गेण्हिज्ज
चक्कवट्टिणो वि मरणं अत्थि । ✓	तया तिहुअणो वि दिक्ख गेण्हिज्जा ।
सिद्धसेणो मुख गच्छिहिइ ।	साहुणो मायं न कुणिहन्ति ।
विण्हू जग्गिहिइ ।	भिच्चा निवड्णो आणाभंग न काहिनति ।
मणीलालो बुहो होहिइ ।	घोडयं वलग्गिहिए ।
पाउसम्मि मेहो, करिसेहिइ ।	

• आ काळने असुक उं.श.नो ‘संकेत भूतकाळ’ गुजराती व्याकरण मुजव कही शक्य छे.

† धातुने क्रियातिपत्तिना आ ‘अन्त अने माण’ ए वे प्रत्ययो लाग्या पछी जेथार थएला रूपनुं नामनी माफक कर्ष थायछे.

दिवसम्मि भाणु पलीविहिइ ।
 भूमीए परोवयारं कुणिस्सामो ।
 रुक्खस्स कुम्पलं अहिपच्चुएहिइ ।
 तिहुअणो पुत्थयं अवहेहिए ।
 तवेहिं मुखो वि बुहो होहिए ।
 अप्पविज्ज विम्हरिहिस्सा ।
 रयणीए लोत्तेहित्था ।
 कसणो विसहरो डसिहिइ ।
 नयरम्मि पडहो वोळिहिइ ।
 अप्पाहेहिन्ति पुरिसा ।
 गाणेणं पावाइं विणहिंति ।
 छप्पओ उज्जाणम्मि परिअट्टेहिए ।

गुरुमुवसप्पिहिइ ।
 उवलखंडं भंजिहिइ ।
 निवई थूणस्स निग्गहं काहिए ।
 छणे इत्थीओ सहिहिन्ति ।
 हसिहित्था विज्जत्थिणो ।
 पुत्थयं पासिस्सं ।
 रयणीए ओहरिस्सं ।
 चविहिमि जणो ।
 पुत्थयं समावेहिए ।
 लोहं माणं च न कुणिहिइ ।
 पाविणो नरयं गच्छिहिन्ति ।

(ते) प्रतिक्रमण करत तो पुण्य
 मेलवत.
 (ते) दीवो करणे तो अंधकार जशे.
 (हुं) भणीश तो ते गाम जशे.
 (ते) घोडाओ खाडामां पडणे.
 (तेओ) वे भोजनमां बाल प्रमाण
 घी खाशे. ✓
 साधुओनी जीभ सारुं बोलणे.
 धनथी उत्साह थणे.
 वारणु नीचे पडणे.
 कूतरो हाडकाने खाणे.
 (ते) कल्याण माटे तीर्थमां आवशे.
 (ते) अमारा जेवो पांडित थणे.

(तमे) जशो तो तेओ जीवशे.
 (तेओ) नमशे तो तुं साधु थइश.
 देवताओ आवशे तो श्रावको
 जागशे. ✓
 (ते) ऊंट उपर चडशे.
 [हुं] हरगोविदनी साथे कोशाम्त्री
 नगरीमां जइश. ✓
 [ति] मोढावडे हसशे.
 स्त्रीओ पुरुपोने सुखमाटे जोशे.
 राजाओ माणसोने आज्ञा वडे
 तात्रे करशे.
 [ति] नगर माणसोथी शोभशे.
 हाथी नदीनुं पाणी पीशे.

(अमे) तमारा जेवा साधु थशुं.
 वैशाख मासमां ताप पडशे.
 (तमे) वे नगरथी बहार नीकळगो.
 (ते) वाणीओ, पैसामाटे कपट करशे.
 (ते) राजा तलवार खेंचशे.
 ✓ मोटी पृथ्वीमां साधु पुरुषो जीतशे.
 (हुं) महावीरने पूजीश.
 रात्रीमा चन्द्रमा आवशे.
 (ते) दासपणाने ग्रहण करशे.
 (ते) मूर्ख चक्रवर्त्तीनी ऋद्धिनो
 त्याग करशे.

[तेओ] वे भाइ वखोनो उपभोग
 करशे.
 [अमे] ज्ञानवडे अने क्रियावडे भव
 समुद्रने तरीशुं.
 [ते] रात्रीए शय्यामां सूशे.
 दुष्ट माणसो पापना ढगलाने
 लीधे नरकमां जशे. ✓
 [तेओ] वे नहावा माटे नदीमा
 पडशे.
 [ते] सौनुं कल्याण करशे.

— . ० : —

पाठ. १७ मो.

धातु—

× सोच्छ् — सांभळवुं.
 × गच्छ् — जवुं.
 × रोच्छ् — रोवुं.
 × वेच्छ् — जाणवुं.
 × दच्छ् — जोवुं.

× मोच्छ् — मूकवुं.
 × वोच्छ् — वोळवुं.
 × छेच्छ् — छेदवुं.
 × भेच्छ् — भेदवुं.
 × भोच्छ् — जमवुं.

× आ चिह्नवाळा धातुओ फक्त भविष्यकाळमा ज वपरायछे, वळी ते धातु-
 ओने वीजा तथा त्रीजा पुरुषमा भविष्यकाळना प्रत्ययो लागेछे, तेमज वर्तमान काळ-
 ना पण प्रत्ययो लागेछे. तेमज आ धातुओनु प्रथम पुरुषना एकवचनमा अन्तमा
 कोइ पण प्रत्यय लगाव्वा विना केवल अनुस्वार लगाडीने पण रूप थायछे. जेमके
 सोच्छिइ, सोच्छिहिइ सोच्छ

हण् — सांभळवुं.
 फुट् — स्फुट थवुं.
 चल्ल् — चालवुं.
 निमिल्ल् — वींचावुं.
 पंग् — ग्रहण करवुं.
 निसेह् — निषेध करवो.
 ढंस् — वर्तवुं.
 विवट् — वर्तवुं.
 निम्मव् — करवुं, सरजवुं.
 विहीर् — वाट जोवी.

घोम् — गोखवुं.
 आढव् — आरंभ करवो.
 गुल्ल् — सारी रीते करवुं.
 णीलुञ्छ् — नीचे पडवुं.
 सार् — प्रहार करवो, मारवुं.
 रम् — रमवुं.
 गुम्म् — मोह पामवो, गुम्म थवुं.
 परिसाम् — शांत थवुं.
 संतप्प् — तपी जवुं, संताप पामवो.
 वि+क्किग् — विक्रय करवो.

नाम-

पच्चअ, पुं० — विश्वास.
 पहा, स्त्री० — कान्ति.
 वारण, न० — व्याकरण.
 साला, स्त्री० — निशाळ.
 आचारंग, न० — सूत्रनुं नाम.
 पडिमा, स्त्री० — प्रतिमा, छवी.
 गोवाल, पुं० — गोपाळ.
 लच्छी, स्त्री० — धन.
 नेह, पुं० — स्नेह.
 छम्मुह, पुं० — एक यक्षनुं नाम.
 नाअ, पुं० — न्याय.
 विञ्छिअ, पुं० — विंछी.
 चच्चर, न० — चोक.
 थम्भ, पुं० — थांभलो.
 लोअपिय, वि० — लोको ने वहालो.

पया, स्त्री० — प्रजा.
 हिरी, स्त्री० — शरम लज्जा.
 पलक्ख, पुं० — पीपलो.
 गरिहा, स्त्री० — निन्दा.
 संसार, पुं० — संसार.
 दीह, वि० — लांबुं, मोटुं.
 भीरु, वि० — वीक्षण.
 चिन्ध, न० — चिह्न.
 इट्टा, स्त्री० — इंट.
 हिट्ट, वि० — हट्ट, हरखेलुं.
 कडुअ, वि० — कडवुं.
 कुमर, पु० — कुमार.
 विज्जु, स्त्री० — विज्जी.
 चन्दिमा, स्त्री० — चन्द्रिका,
 चंद्रनी कळा.

अलीअ, न० — जूटै.

दाण, न० — दान.

दिक्खा, स्त्री० — दीक्षा.

वंचण, न० — ठगवुं.

गठ्म, पुं० — गर्भ.

तिअस, पुं० — देव.

पुच्छ, न० — पूछडुं.

संकला, स्त्री० — सांकळ.

कारण, न० — कारण.

भामिणी, स्त्री० — स्त्री.

मग्ग, पुं० — मार्ग.

छाल, पु० — बकरो

छाली, स्त्री० — बकरी.

दयाळु, वि० — दयाळु.

वाक्यो—

महावीरस्स पडिमा मुक्खं दाहिइ ।

इट्ठाहिं घराइं होहन्ति ।

विञ्छिओ रयणीए डसिहिइ ।

आचारंगं सोच्छं ।

सियावायं वोच्छं ।

थम्भो णीलुञ्छिहिइ ।

जणयो पुत्तं संकलाहिं सारेहिइ ।

चच्चरम्मि विज्जस्थिणो गुरूहिं सह

गच्छिहन्ति ।

इत्थीओ नेत्ताइं निमिल्लेहन्ति ।

लोअपियो सद्धो सोच्छिइ ।

तिअसो मच्चुओ संतप्पिहिइ ।

साहुं चिन्धेणं वेच्छिन्ति ।

वाणरो दीहं पुच्छं णीलुञ्छेहिइ ।

साहुणो दिक्खं दाहन्ति ।

दाणं दाहं* धणाणं ।

तवं काहं* गुरूणमाणाए ।

सिआलो वच्चणं काहिइ ।

अविज्जाए दुन्नि जणा गुम्मिहन्ति।

विज्जस्थिणो घोसिहन्ति रत्तीए ।

तिहुअणंस्स झवेरो विहीरेहिइ ।

डिम्भो कारणं विणा रोच्छिइ ।

पयावई भूयिं न निम्मवेहिइ ।

भीरुणो जणा गुल्लन्ति ।

जणा साहूणं गरिहं संसारे का-

हन्ति ।

महिसो मग्गम्मि चलिहिइ ।

ससा सहोअराय आसिसं दाहिइ ।

छम्मुहो जणे रक्खिहिइ ।

भूमीए विज्जू पडिहिइ ।

नणंदा नेहं पंगेहिइ ।

जक्खो कुमारस्स कल्लाणं काहिइ ।

* (जुओ पाठ १४ नी टीप) वळी 'का' तथा 'दा' धातुने प्रथम पुरुष एकवचनमा 'हं' प्रत्यय पण लागेछे. जेमके काहं, दाहं, पक्षमा काहिमि, दाहिमि इत्यादि

ગોવાલનો છોકરો વકરાં તથા
 વકરીઓને પાલશે.
 રાજાનો કુમાર બે સ્ત્રીઓને ગ્રહણ
 કરશે.
 મૂર્ખ માણસ સાધુના વોલવા
 (વચન) થકી હસશે.
 બે ઘડાઓ ફૂટશે.
 (તે) ગામના ચોકમાં છોકરાઓ સાથે
 રમશે.
 રાજાઓ ન્યાયથી પ્રજાને વશ કરશે.
 (તે) ભગવાનને દેવશે.
 હે માહ ! તમે આસન ઉપર બેસશો ?
 સાધુઓ દેવપણાનો અનુભવ કરશે.
 (તે) નિશાલમાં વ્યાકરણ ભણશે.
 (હું) સાધુઓના ઉપદેશને સાંભળીશ.
 (અમે) બે પિતાના મૃત્યુથી રોઈશું.
 (તેઓ) બે સાધુના પૂજન માટે ગામમાં
 જશે.
 ઇંધણાઓથી અગ્નિ સંતપ્ત થશે.
 રાજા બે ચોરોને તલવારથી
 મારશે.

દીવો ધીવડે ઘરને પ્રકાશશે.
 શુદ્ધ વચન વ્યાકરણ વિના
 નહિ.
 (તે) ઘરમાં બે પુસ્તકોને મૂકશે.
 (હું) ગામમાં લક્ષ્મીને સૂક્ષીશ
 (હું) બ્રાહ્મણોની સાથે સ્ત્રી જ
 યોગી સ્ત્રીનું મોઢું જોશે નહિ.
 વાળીઓ આજે ધી વેચશે.
 ત્રિભુવન શરમ વિના ભગવાન
 નાચશે
 મણિલાલ ગુરુના પૂજન વિના
 સ્વાશે નહિ.
 સૂર્યના તાપથી વૃક્ષો સૂકાશે.
 ચન્દ્રની ચન્દ્રિકાથી લોકો સુર્વ
 લોકો સાંકળોથી પાડાઓ
 (હણશે) મારશે
 સિંહો ભોજનને માટે હરણોને મ
 માણસો હરગોવિન્દનો વિશ્વ
 કરશે.
 કેરીઓ અને કેળાં વૈશાખ મા
 મળશે.

કેટલાક સવાલો.

- ૧ છસ્તન, અઘતન તથા પરોક્ષમાં ભેદ વતાવો ?.
- ૨ શ્વસ્તન ભવિષ્ય તથા અઘતન ભવિષ્યમાં શો તફાવત ?.
- ૩ ચર્તમાન કાલના વીજા અને ત્રીજા પુરુષના પ્રત્યયોમાં અને મ

- प्यकाळना तेज प्रत्ययोमां शो भेद छे ?.
- ४ हुं आपीश, हुं करीश, तेओ बे ऊंघशे, ते जमशे, अमे बे जम्या, आ वाक्योनुं प्राकृत करो ?.
- ५ अत्यार सुधीमां तमे भणी गयेला आर्ष शब्दो लखो ?.
- ६ 'पितृ' शब्दना प्राकृतमां बधी विभक्तिओनां रूपो लखो ?.
- ७ 'नणन्दा' अने 'रमा' आ बे शब्दोना रूपमां भेद बतावो ?.
- ८ हर, जा, वेल्, दच्छ, वेच्छ, आटला धातुओना 'भूत' मां तथा 'भविष्य'मां रूपो लखो ?.

पाठ १८ मो.

* कर्मणि प्रयोग तथा भावे प्रयोग (सहभेद).

कोइ पण धातुनो ज्यारे अमुक काळमां कर्मणि अथवा भावे प्रयोग बनाववो होय त्यारे पुरुषबोधक प्रत्ययो लगाडतां पहेलां धातु थकी 'ईअ', अथवा 'इज्ज' सामान्य रीते लगाडवामां आवेछे, अने त्यार वाद जे काळमां सहभेद बनाववो होय ते काळना पूर्वे (कर्तरि प्रयोगमां) कहेवाइ गयेला प्रत्ययो लगाडवाथी आ रूपो सिद्ध थायछे, जेमके-बो-ल्लिज्जइ, बोलीअइ.

† धातु-

दीस्-देखवुं.

बुच्च्-कहेवुं.

हम्म्-हणवुं.

खम्म्-खणवुं.

* सकर्मक धातुओनो कर्मणि प्रयोग करवामा आवेछे. तथा मूल अकर्मक अथवा आविवक्षितकर्मक धातुओनो भावे प्रयोग थायछे.

† आ धातुओ थकी 'ईअ अने इज्ज' (कर्मणि अथवा भावेना) प्रत्ययो लागता नथी, कारणके आ धातुओ मूळ धातुओ उपरथी आदेश थइने कर्मणिमां अथवा भावेमा उपर प्रमाणे बनेला छे, तेथी तेने परभारथा विकरण तथा अमुक अमुक काळना प्रत्ययो लगाडी सहभेदना रूपो बनाववा, एटलेके आ धातुओ कर्तरि प्रयोगमा तो वपरायज नहि

चिक्व् } अेकटुं करवुं.
चिक्म्व् }

जिक्व्-जीतवुं.

सुक्व्-सांभळवुं.

हुक्व्-होमवुं.

पुक्व्-पवित्र करवुं.

थुक्व्-स्तुति करवी.

धुक्व्-कंपवुं.

कत्थ्-कहेवुं.

हीर्-हरवुं.

कीर्-करवुं.

तीर्-तरवुं.

जीर्-जीर्ण थवुं.

विढप्प्-पेदा करवुं, अर्जन करवुं.

सिप्प्-सिंचवुं, खेह करवो.

घेप्प्-ग्रहण करवुं.

छिप्प्-स्पर्श करवो.

डज्ज्-बळवुं.

बज्ज्-बांधवुं.

दुठ्ठ्-दोवुं.

लिठ्ठ्-चाटवुं.

वुठ्ठ्-वहन करवुं.

रुठ्ठ्-रोकवुं.

गम्म्-जवुं.

हस्स्-हसवुं.

भण्ण्-भणवुं.

छुप्प्-स्पर्श करवो.

रुक्क्-रोवुं.

लठ्ठ्-लभ थवो.

णक्क् } जाणवुं.
णज्ज् }

वाहिप्प्-बोलवुं.

आढप्प्-आरंभवुं.

स+रुज्ज्-तावे थवुं.

अणु+रुज्ज्-मानवुं, तावे थवुं.

उव+रुज्ज्-आग्रह करवो.

मुज्ज्-जमवुं.

नाम (पुंलिंग).

कण्ण-कान.

भार-भार.

सद्-शब्द.

बुंदारय-देव.

वुत्तन्त-वृत्तान्त, चरित्र.

कयण्णु-कृतज्ञपुरुष

एरावण-इन्द्रनो हाथी.

उच्छव-उत्सव.

उसह—ऋषभदेव.
सुद्धोअणि—शौद्धोदनि, बुद्ध.
कुठार—कुहाडो, कुठार.

धअ—ध्वज.
साव—शाप.

स्त्रीलिंग.

मुइ—नोकरी, भृति.
भज्जा—भार्या, स्त्री.
पडाया—पताका.

निणया—नदी, निम्नगा.
मज्जाया—मर्यादा.
वलहि—वलभीपुर.

नपुंसक.

गउरव } मोटाइ.
गारव }
मुसल—सांबेलुं.
पट्टण—नगर.

वुन्द—समूह.
पायाल—पाताल.
ओसह } औषध.
ओसढ }

विशेषण—

दच्छ—डाहुं.
ठड्ढ—स्तब्ध, ठंडुं.

निण—नीचुं, निम्न.

वाक्यो—

धअेणं चुल्लुचुलिज्जइ ।
पुरिसेहिं घराइं वधन्ति ।
गोवालेण धेणू दुब्भइ ।
भारवहेहिं भारो चिच्चइ ।
रुक्खेहिं धुणिज्जइ पवणेणं ।
मिच्चेहि कुठारेण भूमी खम्मइ ।
मिच्चेणं नयरं दीसए ।

जणाणं वुन्देण तत्तं जाणिज्जेहिइ ।
बम्हेणेहिं भोअणं जेमिएहिए ।
जोगिणा संसारो तीरेहिइ ।
जणेण दोहिं कण्णेहिं सुव्वए ।
वेहिं थूणेहिं धणाइं हीरन्ति ।
महिसो संकलाहिं वन्धिज्जइ ।
इन्देण एरावणो चडीअए ।

तिहुअणेण सिआवार्यो पढिज्जइ ।
 सारमेयेणं दुन्नि अत्थीइं लिब्भन्ति ।
 मुरुक्खेण महिसो दुहिज्जइ ।
 मणीलालेण मुहत्तो वयणाइं वुच्चीअ ।
 महावीरेणं वम्महो जिन्वीअ ।
 कयण्णुणा जयचन्देण विजयधम्म-
 सूरी थुन्वीअ ।
 पुरिसेण बम्हणो हम्मीअ ।
 जणेहिं रयणाइं चिन्मीअ ।
 • तिहुअणेण लच्छी चिन्वेहिइ ।
 हरगोविन्देणं कत्थिहिए ।

भिच्चेण मुई कीरए ।
 विज्जेण दीणाणं जणाणमोसईं
 दाईअए ।
 उसहो वुन्दारयाण वुन्देण
 वन्दिज्जइ ।
 पिउणा पुत्तो हम्मए ।
 माअराए दुहिआ लट्ठीए हणिज्जइ ।
 इत्थीए भत्ता नविज्जइ ।
 नणंदाए कुसलाय हुव्वए ।
 रिसिणा सावो दाइज्जइ ।

(तेनावडे) रोज महावीरनुं मुख
 देखाय छे.
 माणसोना कपडा वडे जीर्ण थवाय छे.
 कुंभारना घडा वडे फूटाय छे.
 बालको वडे घरमां रोवाय छे.
 बौद्ध वडे अशुद्ध तत्त्व बोलायुं.
 बहाण वडे समुद्र पण तराय छे.
 पापी वडे नरकमां पडाय छे.
 माणसोथी मोटाइ इच्छाय छे.
 श्रावको वडे वीरनुं चरित्र बोलाये.
 योगीओथी मर्यादा मूकती नथी.
 मणीलालथी गाम जवाशे.
 लोको वडे बलभी नगरी प्रशंसाइ.
 शैठ वडे धन पेदा कराय छे.
 पुरुपोथी रातमां पथाराने विपे

सांबेला वडे धान्य शुद्ध थायछे.
 भरतथी राज्य एकहुं करायुं.
 (तेनाथी) स्याद्वाद भूलायो.
 त्रिभुवनथी हसाशे, तेथी (तुं) न
 बोल.
 मणिलालथी सुखनो समूह अनु-
 भवाय छे.
 विजयधर्मसूरिथी निशाळना वि-
 चार्थीओ (नी परीक्षा लेवामां
 आवी) परखाया, अने (तेओने)
 इनाम आपवामां आव्यां.
 माताथी आशीष अपाय छे.
 जयचन्द वडे व्याकरण भणाय छे.
 (ते) वे वडे वे घरमां रहेवायुं.
 (तेनाथी) आसनथी उठाय छे.

સૂવાય છે.
સુખ વડે થવાય છે.

મુનિઓ વડે ક્ષમા રચાય છે.
મેઘ વડે વરસાયું.

પાઠ ૧૯ મો.

કેટલાઈક સ્વાસ ઉપયોગી કૃદન્ત.

(હેત્વર્થકૃદન્ત, સંબન્ધકભૂતકૃદન્ત, વર્તમાનકૃદન્ત તથા કર્મણિ
ભૂતકૃદન્ત વિષે)

- ૧ કોઈપણ ધાતુને ડં (અથવા જવલેજ તું) પ્રત્યય લગાડવાથી હેત્વર્થ કૃદન્ત થાય છે. જેમકે, બોલેડં, બોલિડં, બોલવાને, બોલવામાટે.
- ૨ કોઈપણ ધાતુને ડં, અ, ડળ, ડળં, ડઆળ, ડઆળં (અથવા જવલેજ તું, તૂળ, તુઆળ, તૂળં અને તુઆળં) પ્રત્યયો લગાડવાથી સંબન્ધકભૂતકૃદન્ત થાય છે. જેમ, રમેડં, રમિઅ, રમિ-ડળ, રમિડળં, રમિડઆળ, રમિડઆળં; રમીને.
- ૩ કોઈપણ ધાતુને 'ન્ત, માળ' પ્રત્યયો લગાડવાથી પુંલિંગ તથા નપુંસકમાં વર્તમાન કૃદન્તના રૂપો થાય છે; તથા સ્ત્રીલિંગમાં ઈ, ન્તા, ન્તી, માળા અને માળી પ્રત્યયો લગાડવાથી સ્ત્રીલિંગ વર્તમાન કૃદન્ત થાય છે; જેમ, *કહેન્તો, કહન્તો, કહમાળો, કહન્તં, કહમાળં, હસેઈ, હસન્તી, હસન્તા, હસેમાળા, હસેમાળી इत्यादि.
- ૪ દરેક ધાતુઓ થકી પુંલિંગ તથા નપુંસકમાં 'ઈઅ' તથા સ્ત્રીલિંગમાં 'ઈઆ' તથા ઈઈ પ્રત્યયો લગાડવાથી કર્મણિભૂતકૃદન્ત થાય છે જેમ, ડંધિઓ, ડંધિઅં, ડંધિઆ, ડંધિઈ.
- ૫ ચાલુ પાઠમાં કહેલા દરેક પ્રત્યયો લગાડતાં પહેલાં-ધાતુથી વિકરણ 'અ' પળ જોડાય છે અને હેત્વર્થકૃદન્ત તથા સંબન્ધકભૂતકૃદન્તના પૂર્વના વિકરણના 'અ' નો 'એ' અથવા 'ઈ' થાય છે.

केटलाएक अनियमित कृदन्तोनी यादी.

अप्फुण्ण-घेराएलो.
 उक्कोस-उत्कृष्ट.
 फुड-स्पष्ट.
 बोलीण-गयेल.
 वोसट्ट-फूलेल.
 निसुट्ट-नीचे पाडेल.
 लुग-रोगी, भांगेल.
 रुण्ण-रोएलुं
 ल्हिक्क } नासेल,
 पम्हुट्ट }

विढन्त-पेदा करेल.
 निमिअ-स्थापेलुं.
 चक्खिअ-चाखेलुं.
 लुअ-कापेलुं.
 जढ-छोडेल.
 निच्छूढ-उंचे फेकेल.
 ज्झोसिअ }
 पल्हत्थ } फेंकेल.
 पलोट्ट }
 हीसमण-घोडानुं हणहणवुं.

*धातु-

रोत्-रोवुं.
 मोत्-मुकवुं.
 भोत्-भोजन करवुं.

वोत्-वोलवुं.
 घेत्-ग्रहण करवुं.
 † दट्ट-देखवुं.

नाम.

आरंभ, पुं०-आरंभ.
 पल्लाण, न०-पलाण.
 पायार, पुं०-किल्लो.

गुज्झ, न०-गुह्य, गुप्त.
 मुक्ताहल, न०-मुक्ताफल.
 ‡ पिउसिआ, स्त्री०-फइ.

* आटला धातुओनो प्रयोग हेत्वर्थकृदन्तना तथा संबन्धकभूतकृदन्तना केवल व्यञ्जनादि प्रत्ययोमा ज धाय छे (बीजे स्थले प्रयोग धाय ज नहि) वळी तेने विकरण पण लागतो नही.

† आ धातुनो हेत्वर्थकृदन्तना तथा संबन्धकभूत कृदन्तना खरादि प्रत्ययो माज प्रयोग धाय छे (बीजे नहि)

‡ आ शब्द आकारान्त छे.

उम्बर, पुं०—झाडनुं नाम, उंवरो.
 विघ्न, पुं०—विघ्न.
 डक्क, वि०—डसायेल.
 माह, पुं०—माघ मास.
 दुवालसंग, (आर्ष) न०—बार अंग
 छिहा, स्त्री०—स्पृहा, इच्छा.
 निष्पिह, वि०—निःस्पृह.
 कत्तिअ, पुं०—कार्तिक मास.
 मच्छर, पुं०—अहंकार, मत्सर.
 वत्ता, स्त्री०—वार्ता.
 रोगिल्ल, वि०—रोगवाळो.
 विम्हय, पुं०—विस्मय.
 मसाण, न०—मसाण.

लोण, न०—मीटुं.
 सोमाल, वि०—सुंवाळु.
 पोप्फल, न०—सोपारी.
 चिलाय, पुं०—मिल्ल.
 रवि, पुं०—सूर्य.
 चविडा, स्त्री०—लापोट.
 विअणा, स्त्री०—दुःख, वेदना.
 अम्ब, न०—केरी.
 आद्विअ, वि०—आदर पामेळुं.
 विहूण, वि०—रहित.
 सणिच्छर, पुं०—शनैश्वर.
 हरडई, स्त्री०—हरडे.
 मेरा, स्त्री०—मर्यादा.

धातु—

गम्—जवुं.
 खण्—खोदवुं.
 दुह्—दोवुं.
 वह्—वहन करवुं.
 जर्—जीर्ण थवुं.

लिह्—चाटवुं.
 बंध्—बान्धवुं.
 भण्—भणवुं.
 छुव्—स्पर्श करवो.

वाक्य—

मणीलालो हसन्तो गुरुं वन्दइ ।
 हरगोविन्दो ण्हाउं चेइअम्मि गच्छइ ।
 उंघिओ तिहुअणो सिविणं देक्खइ ।
 कत्तिए मासम्मि वड्ढन्ताइ रुक्खाइं

जम्मन्तो डिम्भो विअणं सहए ।
 सेट्टी जेमेअणं पोप्फलाइ भुञ्जइ ।
 पयासन्तो रवी समुद्दम्मि पडए ।
 हसेई पिउसिआ पुत्तं चुम्बइ ।

जणो अच्छिऊणं बोळइ ।
 वइसाहम्मि मासे पसरन्तो अम्बो
 जणाणं अम्बं देइ । ✓
 दुवालसंगं पढमाणो जणो मच्छरं
 न कुणइ ।
 सोमालो कुमरो दुक्खमणुहवन्तो
 रोवइ ।
 इन्देहिं वि आढिअं वीरं जणाणं
 वुन्दं नवए । ✓
 विम्हयो होइ ।
 मसाणम्मि आगच्छन्तो जणो डरइ ।
 निप्पिहो विजयधम्मसूरी गामे गामे
 विहरेऊण तत्तमुवदिसइ ।
 वणम्मि जलं पिज्जेमाणो उंवरो ✓
 वड्ढए ।
 बम्हणो धणस्स छिहाए वत्तं कहेइ ।

घरम्मि निमिअं धन्नं दिन्तो चि-
 लायो पुण्णं बन्धइ ।
 सुवन्नं चोरिअ गच्छन्ता थूणा
 निवेण हणिआ* ।
 गोवालो धेणुं दुब्भन्तो खीरं पिज्जइ ।
 आरंभम्मि सणिच्छरो विग्घं देइ ।
 लोणं विणा भोअणं साउं न होइ । ✓
 पडिओ पुरिसो उट्टइ ।
 निवई पयं रक्खन्तो पायारं बन्धइ ।
 रोगिल्लो जणो हरडइं खाइ ।
 घोडयस्सोव्वरि पल्लाणं खिवइ ।
 गुज्जमत्थि ।
 पावं कुणिऊण नरयम्मि पडन्तं ✓
 जीवं रक्खिउं तित्थयरो वि
 समत्थो नत्थि ।
 तवं काउं मुक्खं पावीअ ।

(ते) पाणी पीवा माटे कूवाने खोदतो
 हवो ।
 (ते) जमीने नगरमां गयो.
 (हुं) न्हावा माटे नदीमां पडुंछुं.
 (ते) मीहुं लेवा माटे समुद्रनी पासे
 जायछे.
 वनमां पडेलो साप मुनिनी पासे
 आवीने नमेछे. ✓

(तेनाथी) गुरुनी दयाथी तत्त्व
 जणाय छे.
 देवनी पूजाने लीधे पापोथी जीर्ण
 थवायछे.
 राजानी आज्ञाथी समुद्रमां पडीने
 रत्नो नो समूह ग्रहण करायछे.
 मजूरोथी पेटने पूरवामाटे हमेशां
 भार वहवामां आवेछे. ✓

* जुओ पाठ नवमानी ** टोप

१ जुओ पाठ. ६ नियम-१ ।

<p>(तेनाथी) निशाळमां जइने भणायछे. पुरुषना मुखने देखीने हसती स्त्री खाडामां पडी. वाडीमां रमतो पुरुष फूलो लइने घरे जायछे. नीचे पडेळुं दूध बिलाडो चाटेछे. सुंघेल फूलने माणसो सुंघता नथी. कूतरो भसतो भसतो जायछे. (ते) राजानी हजामत करीने घेर गयो. दुःखने अनुभवतो माणस संसारथी उदास रहेछे. ✓ वागोळतो पाडो भारने वहेछे. (तेनाथी) बेसीने रोवायछे. (तेनाथी) दीवाने अडकीने दझायुं.</p>	<p>(तेनाथी) कार्य आरंभायुं. गामथकी नीकळेलो माणस भोजन करेछे. संसारथी डरेल आदमी पाप नथी करतो. वीरनी प्रतिमाने पूजतो माणस मोक्षने पामेछे तथा पामशे. राजाने मर्दनकरीने नोकरो खावा माटे आवेछे. ✓ उलसेलो माणस धनने पेदाकरीने धर्ममां वापरशे. ✓ खळभळेलो समुद्र मर्यादाने मूकशे. महावीरने वंदीने जमवाथी सुख थयुं. परीक्षित (पारखेल) बाळको महत्- मासमां दडावडे रोज रमे छे.</p>
---	---

सवालो.

१. जे धातुओने 'ईअ' अने 'इज्ज' नथी लागता ते धातुओना थोडा एक रूपो लखो ?
२. कर्मणिभूतकृदन्तनुं स्त्रीलिंगमां रूप केवी रीते थाय ते उदाहरण पूर्वक वतावो ?
३. कर्मणि रूप तथा भावे रूपने गुजरातीमां शुं कहेछे ?
४. कर्मणिभूतकृदन्त, हेत्वर्थकृदन्त तथा संबंधकभूतकृदन्त करवामाटे शो उपाय छे ?
५. संबंधकभूतकृदन्त तथा हेत्वर्थकृदन्तना प्रत्ययोनी पूर्वे विकरण 'अ' नुं शुं थायछे ?

६. दीस्, भण्ण्, वुच्च्, हम्स्, खम्स् आटला धातुओना कर्मणि अथवा भावे रूप कोइ पण पुरुषनी अंदर बोलो ?.
७. तुं, तुआण, तूण, तथा हेत्वर्थं तुं, लागे एवा क्या धातुओ छे ते दाखला साथे लखो ?.
८. चाखेलुं, छोडेलुं, स्थापेलुं, नीचे पाडेलुं, गएलुं तेनुं प्राकृत करो ?.

पाठ २० मो.

प्रेरक भेद.

कोइ पण धातुने 'अ, ए, आव तथा आवे' प्रत्ययो जोडवाथी ते धातुनुं अंग प्रेरकमां तैयार थायछे, वळी जे धातुनो आद्यक्षर गुरु होय तेओनुं प्रेरक अंग बनाववामां एक 'अवि' प्रत्यय पण विशेष लागेछे. वळी ज्यारे कर्मणि अथवा भावे प्रयोगमां प्रेरक रूप करवुं होय त्यारे फक्त 'आवि' प्रत्यय विकल्पे जोडवो; त्यार बाद विवक्षित काळना पुरुषबोधक प्रत्ययो लगाडवाथी दरेक काळना रूपो तैयार थायछे. उदाहरणो— कारइ, कारेइ, करावइ, करावेइ.

आद्यक्षर गुरु होय त्यारे, बोल्लविइ, बोल्लइ, बोल्लेइ, बोल्लावइ, इत्यादि. (कर्मणि तथा भावे) हसावीअइ, हासीअइ, हसाविज्जइ, हासिज्जइ इत्यादि, खम्भाविइ, खम्भइ.

१ 'अ' तथा 'ए' प्रत्यय पर छतां, तथा 'आवि' प्रत्यय ना विकल्प पक्षमां कोइ पण प्रत्यय नहि लगाडता धातुना उपान्त्य 'अ' नो 'आ' थायछे. जेम, कारइ, कारेइ; हासीअइ, हासिज्जइ; (कर्मणि तथा भावेमां) हसावि-इज्जइ=हसाविज्जइ, हसावि-ईअइ=हसावीअइ, तथा कराव-इअं (मूतकृदन्त) = कराविअं, कराव-अन्तो (वर्तमान कृदन्त) = करावन्तो. आ रूपो बनाववामां पाठ बीजानो बीजो नियम ध्यानमां राखवो.

सामान्य सूचना.

मूळभेदमां क्रियापदनी अंदर जो कर्म न वोलायुं होय तो प्रेरकरूपवाळा क्रियापदनी अंदर मूळभेदना क्रियापदनो कर्ता, कर्म तरीके पण गणायछे, अथवा त्रीजी विभक्तिमां वपरायछे. जेम, मणीलालो वावरइ (मूळ) (वावरन्तं मणीलालं तिहुअणो पेरणं कुणइ-त्ति) तिहुअणो मणीलालं मणीलालेण वा वावरावेइ (प्रेरक)=त्रिभुवन मणीलालने वापरवानी प्रेरणा करेछे अर्थात् त्रिभुवन मणीलाल पासे वपरावेछे.

अपवाद.

(१) गत्यर्थक, आहारार्थक, ज्ञानार्थक, बोलवाना अर्थवाळा तथा जे धातुओनुं शब्दरूप कर्म होय एवा तथा नित्य अकर्मक धातुओनो मूळभेदनो कर्ता, प्रेरक रूपनी अंदर मात्र कर्मज थायछे.

उदाहरण—

१. हरगोविन्दो जयचन्दं नयरं गच्छावइ.
२. झवेरो माअरं खीरं भुज्जविइ.
३. तिहुअणो मणीलालं गीअं सुणावेइ.
४. पिआ पुत्तं पूअणाय वोह्णवेइ.
५. विजयधम्मसूरी सीसे आचारंगं सिक्खावेइ.
६. अम्वा डिम्भं उंघावेइ.

(२) 'भक्ख्', धातुनो अर्थ हिंसायुक्त भोजनार्थक होय त्यारे तथा 'वह्,' धातुनो मूळ कर्ता, जेने वारंवार प्रेरणा करवी पडती होय तेवो होय त्यारेज तेओनो प्रेरक रूपमां मूळभेदनो कर्ता कर्म थायछे, अन्यथा नहि. जेम=भिच्चो महीसं तणं भक्खत्त्वेइ, भिश्चा वइहं भारं वहावन्ति; जणयो पुत्तेण खीरं भक्खावेइ. अहिंवेइ भिश्चेहिं भारं वहावेइ.

(३) 'हर तथा कर्' धातुओनो मूळभेदनो कर्ता प्रेरक रूपमां कर्म गणाय छे, अथवा त्रीजी विभक्तिमां वपरायछे. रिवू थूणं (थूणेण वा) सुवण्णं हारेइ. अज्जो मित्तं (मित्तेण वा) कडं करावेइ.

(४) 'अहि-वय्, देक्ख्' आ वे धातुओनी अंदर मूळ भेदनुं कर्म पोते ज्यारे प्रेरकमां कर्ता थइ जाय त्यारे अथवा गमे ते कर्ता प्रेरक भेदमां होय परंतु ज्यारे ते कर्ताने कांइ लाभ जणातो होय त्यारे मूळभेदनो कर्ता कर्म थायछे, अथवा त्रीजी विभक्तिमां आवेछे.

उदाहरण—सीसो गुरुं अभिवयइ. (मूळ) (१) गुरू सीसं (सीसेण वा) अभिवयावेइ. (प्रेरक), (२) भिच्चो निवइं देक्खइ. (मूळ) निवई भिच्चं (भिच्चेण वा) देक्खावेइ. (प्रेरक), सुही गुरुं सीसं (सीसेण वा) अभिवयावेइ, सही भिच्चं (भिच्चेण वा) निवइं देक्खविइ.

धातु-

सिक्ख्-शीखवुं.

रुण्ढ्-रोवुं.

उवेल्ल्-फेलावुं.

फल्-फळवुं.

सिम्प्-सींचवुं.

निप्पज्ज्-नीपजवुं.

नि = णु+मज्ज्-वेसवुं.

अ+क्खिक्ख्-आक्षेप करवो.

निरप्प्-ऊमा रहेवुं.

फंस्-स्पर्श करवो.

भक्ख्-खावुं.

रुम्भ्-रोकवुं.

नाम.

संज्ञा, स्त्री०-संध्या.

वेरग्ग, न०-वैराग्य.

दास, पुं०-नोकर.

पउर, वि०-घणुं, प्रचुर.

पउर, पुं०-नगरना लोको, पौर.

नह, न०-आकाश.

रसायल, न०-रसातल.

सई, स्त्री०-इंद्राणी, शची.

सुई, स्त्री०-सोय, सूचि.

नय, पुं०-पहाड, नग.

चञ्जर, पुं०—बिलाडो.
 मुक्क, वि०—मुंगो.
 थुल्ल, वि०—जाडो, स्थूल.
 जीविय, न०—जीवित, आयुष्य.
 आअ, वि०—आवेलो.
 हरिअन्द, पुं०—हरिश्चन्द्र, विशेष-
 षनाम.
 अम्वादास, पुं०—विशेषनाम.
 पवाह, पुं०—प्रवाह
 विंझ, पुं०—विन्ध्य पर्वत.
 पुंछ, न०—पूँछडुं
 देव, न०—दैव, भाग्य.
 किसानु, पुं०—अग्नि.
 पुट्ट, वि०—अडकेलुं.
 परिवार, पुं०—परिवार.

सत्तुञ्जय, पुं०—अत्रुंजय नामे
 पहाडनुं नाम.
 कलाव, पुं०—समूह, कलाप.
 सवह, पुं०—सोगन, शपथ.
 उवमा, स्त्री०—उपमा.
 महिवाल, पुं०—राजा, महिपाल.
 बहुत्त, वि०—घणुं, प्रभूत.
 दिवायर, पुं०—सूर्य.
 तेअ, पुं०—तेज.
 जस, पुं०—यश, कीर्ति.
 जम, पुं०—यम, जम.
 विज्जु, पु०—वीजळी.
 मम्म, पुं०—मर्म.
 उर, पुं०—छाती, हैयुं.
 सिर, न०—माथुं.
 कड, पुं०—सादडी, कट.

वाक्य—

गुरुणो सीसं सिआवायं सिक्खा-
 वन्ति ।
 सेट्ठी भिच्चे भोअणाय सोलविइ ।
 सामी गोवालेण घेणुं दुहावेइ ।
 समुद्धो मज्जायं मोत्तूण घराइं
 बुड्ढावेइ ।
 निवई महीसे तहा वइल्ले तणाइं
 भक्खावेइ ।
 हरगोविन्दं विवुहो अम्वाढासो
 नायं भणावइ ।

नायपुत्तो वलेहिं मेरुं कम्पावीही ।
 दीणाणं जणाणं दाणं दावेसि ।
 सेट्ठी वत्थाणि सिव्वाविहिइ । ✓
 नडो नडिं गामम्मि नट्टावेइ ।
 तवेहिं पावाइं णिवहावेमि । ✓
 गुरुणो किवाए अवहावेह ।
 हे पहो ! मुखस्स मग्गं देक्खाव ।
 पउरा पउरा नरवई भिच्चेण
 मरावेइ ।
 इत्थी सुणिपि हासेइ ।

जणा पुण्णेहिं सुहाइं अणुहवन्ति ।
 रिवू भिच्चेण निवहं हणावेइ ।
 मणीलालो जयचन्दं गुरुणा सह
 संमिल्लावेइ ।
 अम्बा पुत्तं जलेहिं ण्हावेइ ।
 माहम्मि मासे अक्को रुक्खं फालेइ ।
 मुणिं धम्मं कारेमि ।
 पयासन्तो भाणू लोए जग्गविइ ।
 माणवा धन्नाइं निप्पज्जावन्ति ।
 संझाए जणे वत्तं कहावेसु ।
 पुत्तो जणयमासणम्मि गुमज्जावेइ ।

हेमचन्दस्स वारणं देक्खिऊणं
 विबुहा मत्थयं धुणावन्ति ।
 हे जणय ! पुत्तं सालाए ठविऊणं
 समत्तं कलं पढावसु ।
 पुरिसो जलेहिं रुक्खाइं दासेणं
 सिम्पावेइ ।
 मणीलालो मायराए दिक्खं
 गिण्हावेइ ।
 अन्तरिक्खाओ देवा पुप्फाइं
 वरिसावन्ति ।

भाइ बेनने दडावडे रमाडेछे.
 (हुं) क्रोधथी तेने करडावुंछुं.
 (ते) शास्त्र संभळावेछे.
 (हुं) शब्द गोखावुंछुं.
 ब्रह्मचर्य सर्व लोकोने स्वर्ग
 पमाडेछे. ✓
 (अमे बे) राजाने तुष्ट करावीअ-
 छीए (संतोषीएछीए)
 बे स्त्रीओ केलनी छायामां
 बेसीने पतिने फूल सुंघाडेछे.
 जीवित लेवाने आवेला यमने
 हणवामाटे योगीओ प्रयत्न करावेछे.
 (तमे) बे सोगन अपावोछो. ✓
 (ते) माणसोने घोडा उपर चडावतो
 हतो. ✓

हुं पुछावीश.
 (ते) सघळुं मुलावशे.
 (तेओ) घरमां पाडाओने तथा
 गायोने बंधावेछे.
 (ते) वस्तुओने बेचावेछे.
 (तुं) स्नेह वडे स्त्रीने शोभावेछे.
 (अमे) शरीरे घी चोपडावीशुं.
 राजाओ पाणिमाटे कूवा खोदा-
 वेछे.
 (ते) विद्यार्थीओनी परीक्षा
 लेवडावशे. ✓
 माता बालकोने दूध पीवडावेछे. ✓
 (ते) लापोट सहन करतो छतो
 पण सारुं काम करावशे.
 (ते) सोयवडे दुःख देवरावेछे.

माता पुत्रने भणवामाटे जगाडेछे.
 (ते) क्षेत्रमां वधता धान्यने कपावशे.
 (तमे) कूतराना बच्चाने पळावोछो.
 महावीरना चरणमां देवो माथुं
 नमावेछे.

शूराओ यशने माटे माथां कपावेछे.
 हरिश्चंद्रनी उपमा नथी. ✓
 (ते) छाती उपर हाथ मूकावेछे.
 साधुओना खोटा मर्मने
 बोलावशो नहिं.

पाठ, २१ मो.

प्रेरक भेद, (चालु)

अगाउ वीशमा पाठमां कहेल प्रेरकना ' ए, अ, आव, आवे, अवि, आवि' प्रत्ययो धातुओने लगाड्या पछी पाठ १९मांमां कहेला वर्तमानकृदन्त, संबंधकभूतकृदन्त, हेत्वर्थकृदन्त तथा कर्मणि भूतकृदन्त पण तेना तेना प्रत्ययो लगाडवाथी थइ शकेछे. जेम- करावन्तो, करावमाणो, कराविऊण, कराविउं, कारिअं, कराविअं, करावीअन्तो, करावीअमाणो, इत्यादि.

(१) शब्दार्थक धातुओ (बोलवारूप अर्थवाळा तथा जेनुं कर्म शब्दस्वरूप होय एवा), ज्ञानार्थक धातुओ, आहारार्थक धातुओ ज्यारे कर्म सहित होय अने तेओनो मूळ भेदनो कर्ता प्रेरकमां कर्म थायछे त्यारे तेओ द्विकर्मक थइ जायछे तो ते वखते तेनां कर्मणिरूप करवामां वे कर्ममाथी गमे ते एक कर्म प्रथमामां मूकाय छे; जेमके—

१—मणीलालेण धणं सही बोलिज्जइ, (अथवा) मणीलालेण धणं सहिं बोलिज्जइ ।

२—तिहुअणेण पुत्तो नमुक्कारं भाणीअइ, (अथवा) तिहुअणेण पुत्तं नमुक्कारो भाणीअइ ।

३—गुरुणा सीसं सिआवायो बोहाविज्जइ, (अथवा) गुरुणा सीसो सिआवायं बोहाविज्जइ ।

४—पुत्तेण जणयो भोयणं जेमावीअइ, (अथवा) पुत्तेण जणयं भोयणं जेमावीअइ ।

(२) गमनार्थक धातुओ ज्यारे प्रेरकमां द्विकर्मक होयछे त्यारे जो तेनुं कर्मणि रूप बनाववुं होय तो मूळभेद माहेनो जे कर्ता कर्म थयो होयछे तेज कर्म प्रथमामां आवेछे जेम-जयचन्देण हरगोविन्दो नयरं गच्छाविज्जइ ।

नाम-(पुंलिंग).

आवण-बजार.
आस-घोडो.
इब्भ-पैसादार, इभ्य.
विगह-शरीर.
तरुण-जुवान पुरुष.
आमोअ-हर्ष, सुगंध.
आयार-आकार.
अणुअर-दास, अनुचर.
अब्भास-अभ्यास.
अंस-भाग, अंश.
मगण-बाण, याचक, मांगण.

आयरिस-काच, आरीसो.
आयंक-रोग; आतंक.
रमण-स्वामी, वर.
क्रीणास-जम.
अक्खंडल-इन्द्र.
गवक्ख-गोंखलो.
तन्तुवाय-कपडां वणनार.
मऊह-किरण.
मायंद-आंबो.
वेणु-वांसडो.
डोम्ब-चंडाळ.

स्त्रीलिङ्ग.

कजा-कन्या.
ईहा-इच्छा.
* गिरा-वाणी.
धुरा-घोंसरी.
पुरा-नगरी.
घरिणी-स्त्री.
अम्बिलिआ-आंबली.

विराली-विलाडी.
जुवइ-युवान स्त्री.
अगला-भोगळ, अर्गला.
धरा-पृथ्वी.
बोरी-बोरडी.
हरिणी-हरणी.

नपुंसकलिङ्ग.

उत्तिमंग-माथुं.
 चेल-वस्त्र.
 रिक्ख-तारो, चांदरणं.
 केऊर-बाजूबन्ध.
 नेउर-झांझर.

चाव-धनुष्य.
 आहरण-घरेणुं, आभरण.
 अंगण-आंगणुं.
 धंत-अंधकार, ध्वान्त.

विशेषणो.

भव-थएलुं.
 अल्ल-भीनुं.
 अहम-नीच

अवदाय-घोळुं, अवदात.
 अगाह-अगाध.

धातु-

सोह्-शोभवुं.
 मेलव्-मेलववुं, मिश्रण करवुं.
 ढवक्-ढांकवुं.
 उ+त्तर-ऊतरवुं.
 शि-क्षीण थवुं.
 नि+द्दा-ऊंघवुं.
 आ+दर-सम्मान करवुं.
 मज्ज्-शुद्ध करवुं.

अ+कन्द्-राडो पाडवी, पोकारवुं.
 लिम्प्-लेपाववुं, लेपकरवो.
 विर्-व्याकुल थवुं.
 अइच्छ्-जवुं.
 आलुंख्-बळवुं.
 उ+ग्घड्-उंघेडवुं.
 वेव्-कंपवुं.
 लक्ख-जोवुं.

वाक्य—

५ पुरिसा केऊरेहिं विग्गहं सोहावन्ति ।
 इत्थीओ नेउरेहिं पाये छज्जावेन्ति ।
 भिच्चेणं भाणाइं मज्जावेमि ।

आयंकेण जणा विराविज्जन्ति ।
 दुण्णि आयारेण अम्भं पुत्तं
 सुमरावेसु ।

पई देवाणं गिरं बोल्लिउं घरिणि
ईहं कारेइ ।

आवणम्मि गमिऊणं अज्जो
अणुअरेणं आयरिसे विक्किणावेइ ।
भाणू नहम्मि भमन्तो जणे अक-
न्दावेइ । ✓

वीरो चावं गवक्खम्मि मेळ्ळिऊण
ओसहेण सरीरं लिम्पावेइ ।

रमणा रत्तीए आगच्छिअ इत्थीहिं
दाराइ उग्घडावन्ति ।

इब्भो अल्लाइं चेलाणि खिवावेइ ।

निवइणो बइल्लाणं सरीरं चेलेहिं
ढक्कावन्ति । ✓

नहत्तो उत्तरन्तं अकखंडलं
लक्खिऊण सारमेयो भुक्खइ ।

निसंसा वि जणा मुणीण पासे
उत्तमंगं निपाडन्ति । ✓

अहमेण डोन्देण बिराली हणावीअइ ।
जयचन्देण मणीलालयम्मिठिआ

भुल्लाविज्जइ ।

सड्ढेण कन्ना न गेण्हावीअए ।
जुवई तरुणं न बोलाविहिइ ।

दारस्स पासम्मि अज्जला
दाविज्जइ ।

अदिन्नादाणं गेण्हन्तं गेण्हावन्तं
वा न समणुजाणइ जई । ✓

बुहं बोलाविउं आओ अत्थि ।
अगणम्मि डिम्भा सारमेयं भमाडसी ।

जणेहिं अगाहम्मि संसारसमुद्धम्मि
जीवो पावेहिं बुड्ढाविज्जइ ।

भिच्चो अहिवइं निद्दावेइ ।

गअणम्मि रिक्खाइं भमडन्ति ।

जणो कोहा खित्तं आलुंखावेइ ।

गवक्खम्मि अच्छिआ इत्थी
पुरिसं आदरइ । ✓

विअणाए झिज्जेमि ।

विज्जो ओसहं भिच्चेण मेलवावेइ ।

हे वीरजिण ! भव्समुइं साहुं
उत्तराव ।

(ते) रात्रिए खातो नथी जने
माणसोने खवरावतो नथी.
साधु पुरुषो विशोनो नाश करेछे.
लोकोने हसावतो नट आत्माने
नरकमां पाडेछे.

शाळामां निमाएल (स्थपाएल)
पंडित अंवादास घर बंधावेछे. ✓

हे पिता ! विजयधर्मसूरिने घर
पवित्र करवामाटे घरमां बोलावुं ?.

पवन आकाशमां तृणना समूहने
यमाडतो छतो आंगणामां सूतेलाने
हर्ष करावेछे. ✓

हे प्रभु ! देवपणामां अनुभवेल
सुखने तमे एकवार देखाडो.

कन्याने अपावती माशी दुःखो
नीपजावेछे.
(हं) आरिसामां मोहुं जोतो लोकोने
हसावुंछु.
(अमे) वे बाजूबन्धवडे बाह्य
शरीर शोभावीए छीए.
(तमे) वे बजारमां जइने वात
जणावोछो.
(अमारा वडे) वे विलाडीओने दूध
पीवरावायछे.
(तेओ)वेवडे शरीर लेवामाटे आवतो
जम मरावातो नथी. ✓
(हं) जूहुं बोलतो नथी; तथा भाइने
बोलावतो नथी अने जूहुं बोलता
मित्रने अनुपति आपतो नथी.
महावीरने पूजावतो माणस इंद्रोथी
पण पूजायछे. ✓
दंभने करतो माणस लोको वडे
नीचे पाडवामां आवेछे.
शिवनी भक्ति धनने अपावेछे.
प्रभुनी प्रतिमाना पूजनवडे माणस
लोकोना दुःख समूहने फेकावेछे.

(तमे) शय्यामां सुवाडेला छोकराने
नवरावो.
अधम माणस खावामाटे मांस
पकावशे.
(हं) दूध पीवामाटे गाय दोवरावीश.
कविना काव्योने देखीने राजा
नोकरवडे इनाम अपावशे.
(तमे) वे पुस्तको लखीने जीवितने
चलावता हता.
घरमां जमतो जमतो मित्रने
जमवामाटे प्रवेश करावेछे.
(ते) साप तथा वीछीने रमाडतो
(छतो) लोकोने पाछा हठावेछे.
(ते) दोडता माणसोने खाडामां
पाडेछे. ✓
काष्ठोने पातळा करतो सुतार
कुतराने पाणी पीवरावेछे.
(ते) भाईने जमाडीने जमेछे.
पवन झाडोने कंषावेछे.
(ते) गुरुना हाथने माथा उपर
सूकावेछे.
योगीओ अमिलाषोने सिद्ध करावो.

सवाल.

१. मूलभेदनो कर्ता प्रेरक भेदमां कर्म थाय तेनो उदाहरण साथे एक सर्व साधारण नियम आपो.

२. केटलाएक प्रेरक अर्थवाळा वर्तमानकृदन्त, भूतकृदन्त, हेत्वर्थ-कृदन्त तथा संबन्धकभूतकृदन्त लखो.
३. कर्मणि प्रयोगमां कर्तामां कइ विभक्ति तथा कर्ममां कइ विभक्ति आवे ?.
४. ज्ञानार्थक तथा गत्यर्थक धातुओना प्रेरकमां कर्मणि प्रयोगो लखो.

पाठ २२ मो.

थोडा एक परचुरण नियमो. (कृदन्त)

(१) कोइपण धातुने कर्त्तरि प्रयोगमां 'इर' प्रत्यय लगाडवाथी अमुक कृदन्त नाम वनेछे; जेमके, 'बोलिरो, बोलिरं, ❀ बोलिरी तथा ❀ बोलिरा,' आवा कृदन्तोनौ अर्थ " (बोलवा) ना स्वभाव वाळो, साहं (बोलवा) वाळो, अथवा (बोलवा) ना धर्मवाळो थाय छे".

तद्धित.

(१) हरकोइ नामने 'केर' प्रत्यय लगाडवाथी " फलाणानुं आ " एवो अर्थ थायछे, जेमके, भाणुकेरो तेओ=भानुनुं तेज, † पारकेरं=पारकुं, रायकेरो करो=राजानो कर.

(२) हरकोइ नामथकी 'तेमां थएल' एवा अर्थमां 'इल्ल अने उल्ल' प्रत्ययो लागी शकेछे. जेम-(नयरे भवो), नयरिल्लो, नयरिल्लं, नयरिल्ला; नयरुल्लो- इत्यादि=नगरमां थएल.

(३) हरकोइ नामथकी " पणुं " अर्थमां 'त्तण' प्रत्यय आवे-छे, जेम, जिणत्तणं, दासत्तणं, (दासपणुं) विंगेरे.

* ज्यारे अकारान्त विशेषणोनुं खील्लिन्न करवुं होय त्यारे अन्तना अकारने बदले 'ई' अथवा 'आ' थायछे

† 'केर' प्रत्यय पर छता 'पर' शब्दनो 'पार' थायछे

(४) दरेक नाम थकी (पोतानाज अर्थमां) ' अ ' प्रत्यय लागेछे, जेम, घडओ = घडो, चन्दओ = चन्द्रमा.

(५) हरकोइ नाम थकी ' वाळुं ' अर्थमां ' आळु, इल्ल, उल्ल, आल, वन्त, मन्त, इत्त, इर अने मण ' प्रत्ययो जोडायछे, जेम, दयाळ (दयावाळो, दयावाळी), सोहिलो (शोभावाळो), दप्पुल्ल (अहंकार वाळुं), जडालो (जटावाळो) धणवन्तो (धनवाळो), पुण्णमन्तो (पुण्यवाळो), माणइत्ती (मानवाळी), गव्विरा (गर्ववाळी) धणमणो (धनवाळो).

नाम, (पुंलिंग).

पहिअ—वटेमारुं, पथिक.

कंकोड—कंकोडा नामनुं शाक.

वयंस—मित्र, वयस्य.

मणंसि—मनस्वी.

आवणिअ—सोदागर, आपणिक.

कंटय—कांटो, कंटक.

सास—श्वास.

ऊस—किरण.

पावासु } मुसाफर, प्रेवासी.
पवासु }

हीर } महादेव, हर.
हर }

छन्द—छन्द.

कररुह—नख.

पण्ह—प्रश्न.

कासव—एक ऋषिनुं नाम.

वीसास—विश्वास.

दाहिण } डाक्खो.
दक्खिण }

आगमण्णु—आगमनो जाणकार.

मणूस—मानवी.

नपुंसक—

पत्तल—पांदडुं, पतरावली.

पीवल } पीतळ.
पीअल }

वय—उमर.

सम्म—सुख, शर्म.

चम्म—चामडु.

अंसु-आंसु.
 गुंछ-गुच्छो.
 किसुअ-केसुडानुं फूल.
 अन्तेउर-अन्तःपुर.
 सेय-कल्याण, श्रेय.

छन्द-छन्द.
 कररुह--नख.
 चाउरन्त-चारगतनुं नाश करनार.
 पउम-कमळ, पद्म.
 समरंगण-रणस्थळ, रणभूमि.

स्त्रीलिंग—

विज्जुला-वीजळी.
 मणंसिणी-सारा मनवाली.
 वीसा-वीश.

पण्हा-प्रश्न.
 पइट्टा } प्रतिष्ठा.
 पारिट्टा }
 सामिद्धि-समृद्धि.

विशेषण-

राइक-राजानुं.
 पारक } पारकुं.
 परक }
 तुम्हेच्चय-तमारुं.
 अम्हेच्चय-अमारुं.
 अप्पणय-पोतानुं, आपणुं.
 एत्तिल-एटलुं.
 केत्तिल-केटलुं.
 जेत्तिल-जेटलुं.
 तेत्तिल-तेटलुं.
 एकल } एकलुं.
 एकल }

नवल-नवुं.
 दीहर-लांबुं, दीर्घ.
 वंक-वांकुं.
 तंस-त्रांसु, सीधुं नहि.
 पडु-चतुर, पट्ट.
 मंसल-पुष्ट.
 संमुह-सामु.
 मज्झिम-मध्यम.
 पक } पाकुं.
 पिक }
 उत्तिम-उत्तम.
 कइम-केटलुंक.

धातु-

अप्-आपवुं.
 वद्भाव्-वधाववुं.
 सोव् } सूवुं.
 सुव् }
 पुञ्च्-शुद्ध करवुं.
 दुहाव्-दुभववुं, दुःख देवुं.
 उत्थङ्घ्-रोध करवो, अटकाववुं.
 वडवड्-विलाप करवो.

सिह्-इच्छवुं.
 मण्-मानवुं.
 अवह्-कृपा करवी.
 तेअव्-दीपवुं.
 दुण्डुल्ल्-गवेषवुं, शोधवुं.
 तस्-बीवुं.
 रेह्-शोभवुं.
 मुर-हसवाथी विकसवुं.

वाक्य-

आवणिओ पीवर्ल पुञ्छइ ।
 मणंसिणी अज्जू पइट्टं अप्पावेइ ।
 कवी छन्दाणि करेइ ।
 पहिओ मग्गम्मि चलन्तो पउमाइं
 आइग्घावेइ । ✓
 कासवो रिसी पण्हं पुच्छावेइ ।
 मणंसी मणंसिणि मणावउ ।
 चिलाया किंसुएहिं अप्पाणं रेहावउ ।
 दाहिणा मणूसा तत्तं सिक्खावन्तु ।
 गुरो ! परिट्टं इच्छसु ।
 दीहरो कंटयो दुहावउ ।
 सासो गेण्हेज्जइ ।
 आगमण्णुणा उत्तिमो कररुहो
 तोडिज्जइ । ✓
 निवो अन्तेउरं रक्खावेइ ।
 मज्झिमो जणो पुप्फेणं वद्धाविज्जइ ।

अन्तरिक्खाओ पडन्ती विज्जुला
 नवल्ले एकल्ले अ जणे दुहा-
 वावेइ ।
 मग्गमलम्बिअ रमिउं चलन्ताणं
 जणाणं सम्मं होहिए । ४
 दक्खिणो मणूसो लहुत्तो वयत्तो
 चिय सेयाय धम्मं मणए । ✓
 गुरुणा अप्पणयं कल्लाणं सुमत्ता
 लोआ कारन्ति ।
 सूरा लोअम्मि अवहुआण
 जीवं दिन्ति । ✓
 समरङ्गणम्मि तसन्ता जणा
 लोएहिं अहमा वुच्चन्ते ।
 समरङ्गणे रेहन्ता पुरिसा भूमीए
 मज्झिमा वुच्चन्ति ।
 ऊसे खिवन्तं भाणुमच्चासु ।

अम्हेंकरं संमुहं दीवो तेअवइ ।
जसस्स बोल्लिरा पडुणो पुरिसा
हरिसं करावही ।
केत्तिलं जलं पिज्जाविहिइ ।
एत्तिलं घयं अत्थि ।
जेत्तिलं घणं सिहइ तेत्तिलं दाहं ।
तसम्मि माणम्मि भुज्जाविमु ।
चयसं कङ्कोडं जेमावही ।

मुक्खमहिलसमाणा जणा उत्ति-
मा बोल्लिज्जन्ति ।
वीसासं दाऊण थूणा देक्खन्ताणं ।
जणाणं घण घणं चोरन्ति ।
चक्कवट्टी चाउरन्तं धम्मं सुणिऊणं
रज्जं चयइ ।
बम्हणा परोप्परं पत्तलम्मि
मुंजावंति ।

(तेओ) बे घोडा उपर चडीने गाम
जाय छे.

(हुं) तमारी चोपडी जोवामाटे लउ?।
चोरोए राजानुं धन हर्युं. ✓
कूतराना पूछडानो गुच्छो लांबो
हतो.

(ते) श्वास लेता माणसने हाथी
उपर चडावे छे.

घर उपर रमतौ दीकरीने साप
डस्यो. ✓

राजा पोताना परिवार सहित मुनिने
वांदवामाटे गयो. ✓

भाइओ ! खेह दुःखनुं कारण छे.

विजयधर्मसूरिने लोको मुक्ताफ-
ल्लथी वधावेछे. ✓

स्त्रीए पोताना पतिने विष भेरखाव्युं.

पारकी स्त्रीने इच्छता माणसो पो-
ताना आत्माने नरकमां पाडेछे.

काश्यप ऋषिए लोको वडे धर्म
पळाव्यो.

शिव शरीरने चामडावडे ढांकेछे.
पतिने नहि देखीने ते स्त्री वि-
लाप करती हती.

सिंहथी डरीने हुं घरमां पेसुंछुं.
एक समयमां स्त्रीनु रोवुं सांभळी
राजाए नोकरोवडे पूछाव्युं.

धनवाळा माणसो धननेमाटे अधम
कामो करावेछे. ✓

(तेणे) कपटथी राजाने मराव्यो.
राजाना शरीरमां तेणे अमृत अ-
डाइयुं.

हे माता ! भाइने दीक्षा ग्रहण
करावो, जेथी तमे अने भाइ
सुखने अनुभवशो.

सामायिक करावतो श्रावक पुण्य
एकदुं करेछे.

पंडितोवडे मोहमां मुंझाता पुरुषो
 बाळको कहेवामां आवेछे.
 (तमे) तमारा शरीरने वैद्यो वडे
 पोषावो.
 (हुं) मरीने पुण्यवडे देवपणाने
 पामीश.
 (हुं) तमारुं कल्याण कराववा-
 माटे ईश्वरने पूजीश.

वरिचन्द शेठ शाळामां भणनार
 विद्यार्थीओने रोज जमाडेछे.
 संसारमां पडता प्राणीनुं रक्षण
 करवामाटे मुनिओ उपदेश आपी,
 दीक्षा ग्रहण करावेछे.
 अभिमानथी ज्ञान दूर नासेछे.
 (ते) क्रोधवडे नरकनुं वारणुं
 उघाडेछे.
 लाम लोभने वधारेछे.

पाठ २३ मो.

संस्कृतमां जेने अन्ते ' अन् ' होयछे एवा केटला एक
 पुंलिंग नामोनां प्राकृतमां रूपाख्यान.

आवां नामो प्राकृतमां अकारान्त लेखायछे, जेमके(सं० राजन्)
 राय अथवा रायाण; (पूषन्) पूस अथवा पूसाण; (श्वन्) स अथवा
 साण विगरे.

आ (अकारान्त तथा आणान्त) नामोनां रूपो अकारान्त
 नामोनी माफकज छे, परंतु अकारान्त नामोमां ते उपरान्त नीचे मुजब
 प्रत्ययो वधारै लागेछे, तेथीज फक्त ते विशेषरूपो नीचे प्रमाणे
 जणावीए छीए.

विशेष प्रत्ययो-

एकवचन
 १. आ
 सं. ”
 २. इणं

बहुवचन
 आणो, इणो.
 ” ”
 ” ”

३. इणा, ण्णा	ईहिं, ईहिं, ईहि.
४, ६. ण्णो, आणो, इणो	इणं, ईणं.
५. " " "	इत्तो, ईओ, ईउ, ईहिंतो, ईसुंतो.
७. इम्मि	ईसु.

राय.

एकवचन	बहुवचन
१. राया	रायाणो, राइणो.*
सं. "	" "
२. राइणं	" "
३. राइणा, रण्णा	राईहिं, राईहिं, राईहि.
४, ६. रण्णो, रायाणो राइणो	राईणं, राइणं.
५. " " "	राइत्तो, राईउ, राईओ, राईहिंतो, राईसुंतो.
७-राइम्मि	राईसु.

पूसा.

१. पूसा	पूसाणो, पूसिणो.
सं. "	" "
२. पूसिणं	" "
३. पूसिणा, पूसण्णा.	पूसीहिं, पूसीहिं, पूसीहि.
४, ६. पूसण्णो, पूसाणो, पूसिणो	पूसीणं, पूसिणं.
५. " " "	पूसित्तो, पूसीउ, पूसीओ,

* वा उपर कहेला प्रत्ययो मांहेला सघळा इकारादि तथा ईकारादि, तेसज 'ण्णा' तथा 'ण्णो' प्रत्ययो पर होय त्यारे फक्त राय' शब्दनो 'य' लोपायछे.

७ पूसिम्भि

पूसीहितो, पूसीसुतो.
पूसीसु.

नाम-(पुंलिंग).

अद्भ, अद्भाण (सं०-अध्वन्)-रस्तो.

राय, रायाण (सं०-राजन्)-राजा.

पूस, पूसाण (सं०-पूषन्)-सूर्य.

बम्ह, बम्हाण (सं०-ब्रह्मन्)-ब्रह्मा.

जुव, जुवाण (सं०-युवन्)-जुवान.

तक्ख, तक्खाण (सं०-तक्षन्)-सुतार.

उच्छ, उच्छाण (सं०-उक्षन्)-बळद.

स, साण (सं०-श्वन्)-कूतरो.

महव, महवाण (सं०-मघवन्)-इन्द्र.

† अप्प, अप्पाण (सं०-आत्मन्)-आत्मा, जीव.

सुकम्म, सुकम्माण (सं०-सुकर्मन्)-सोरां कर्मवाळो.

गाव, गावाण (सं०-ग्रावन्)-पत्थर.

मुद्ध, मुद्धाण (सं०-मूर्धन्)-माथुं.

कूव-कूवो.

इंगाल-अंगारो.

अबुह-अज्ञानी माणस.

बोह-ज्ञान.

खम-पक्षी.

नारइअ-नारकीनो जीव.

नीसास-नीसासो.

पंडव-पांडव.

नेरइअ-नारकीनो जीव.

विदूदुम-परवाळुं.

वणस्सइ-वनस्पति.

हरिआल-हडताल.

ससेन्द-पारो.

खल्लिड-टालवाळो.

† आ शब्दना पण रूपो पूर्वोक्तिरिते छे, परंतु ते उपेरान्त तृतीयानां एक वचनमा 'अप्प' शब्दना 'अप्पणिआ, अप्पणइआ' ए वे रूपो विशेष धायछे.

सस-चालवानी शक्तिवाळो जीव. | निष्णय-निश्चय, निर्णय.
थावर-चालवानी शक्तिरहित जीव. | दुआइ-ब्राह्मण.

नपुंसक—

खइर-खेरनुं लाकडुं. | थीण-थीणुं.
हिंगुल-हिंगळोक, हिंगुल. | वार-वारणुं.
अब्भय-अबरख. | अंगुअ-फलविशेष.
वेरुलिअ-वैडूर्य रत्ननुं नाम.

स्त्रीलिङ्ग.

उक्का-उल्का. | उच्छु-शेलडी.
थी-स्त्री. | सुण्हा-गलकवल.
दिहि-धैर्य, सतोष.

विशेषणो.

खुडिअ-तोडेलुं. | विउण-वमणुं, द्विगुण.
सन्त-थतो, होतो. | नेअ-ज्ञेय, जाणवा लायक.
धुवअ-स्तुति करनार.

संबंधक भूतकृदन्त.

णच्चा (सं० ज्ञात्वा) जाणीने. | सोच्चा (सं०-श्रुत्वा) सांभळीने.
भोच्चा (सं० भुक्त्वा) खाइने. | बुज्जा (सं०-बुद्ध्वा) जाणीने.

धातु-

अणुप्प+विस्-प्रवेश करवो. | सज्ज-तैयार थवुं.
उव, आ=उवा+गच्छ्-आववुं. | पाडि+हा-प्रतिमान् थवुं.
लिह्-लखवुं. | झर-झरवुं, टपकवुं.

णि+गच्छ-नीकळवुं.
कप्-कल्पवुं.
आ+हर-खावुं.
उ+प्पड-ऊडवुं.

जअड्-झट करवुं, त्वरा करवी.
अहिरेम्-पूरुं करवुं.
सम्+आव-समाप्त थवुं.

वाक्य—

तित्थयराणं जम्मं णच्चा महवा
उवागच्छइ ।
गुरूणं आणं सोच्चा सीसा नय-
राओ णिगगच्छन्ति ।
बम्हणा अन्नं भोच्चा सिज्जाए पडन्ति ।
बुहो तत्तं बुज्जा अबुहे जणे तत्तं
जाणावेइ ।
तसे जीवे सावगो न मारेइ, मारंतं
पुण न समणुजाणेइ ।
धम्मम्मि जअडन्ता जणा ससारं
झत्ति तरन्ति ।
थीणं घयं पूसस्स तावओ हेट्ठं झरइ ।
थी विदूदुमे पासिअ नीसासे मेल्लइ ।
उच्छाणा सह भारं वहन्ति ।
विज्जो रसिन्दं पिज्जावेइ ।
वीरं अच्छरसाओ खुब्भावेन्ति ।
सिन्नं समरगणम्मि जिणावेइ ।

एत्थ नयरमहोसित्ति कप्पेमु ।
अज्जा भोअणेण बम्हणे थिप्पा-
वन्ति ।
साहुणो परोप्परं न जुज्जेहिन्ति ।
नवि जुज्झविहिन्ति ।
अंगणम्मि आहारेसु ।
खगा गयणम्मि उप्पडन्ति ।
घणं अहिरेमावही ।
रायाणो आउहाइं सज्जावेइ ।
पूसाणो सूसाविइ जलाणं ।
कूवत्तो वारीणि करिसावेइ इत्थीहिं ।
पुत्थयं समावइ ।
घडं घडावेइ ।
इह सन्तो तत्थ सन्ताइं जिणाण
बिम्भाइं वन्दामि ।
हेमचन्दस्स कव्वम्मि पडिहाइ
घणं तत्त ।

गायनी गलकवल जमीन्ने
अडकेछे.

जुवान सुतार लाकडाने पातळां
करेछे.

(तेओ) चोकमां जइने नाचती
 स्त्रीने जोवा माटे ऊमा छे.
 हिंगुलमां अने हडतालमां जीव छे.
 पृथ्वी उपर पडेली उल्काए
 कूतराने बाळ्यो. ✓
 राजाना मुकुटमां वैडूर्य रत्न छे.
 नारकीनो जीव बहु रोवेछे.
 स्तुति करनार धन मेळवेछे.
 पंडितो तत्त्वनों निर्णय करेछे.
 शेत्रजाना दर्शनथी वमणु पुण्य
 थायछे.
 अबरख अने पत्थरमाटे लोकोवडे
 जमीन खोदायछे.
 पांडवो पण वनमां गया हता.
 ब्राह्मणो शेलडी खायछे.
 (ते) गुरुनी सामे जवा माटे घरथी
 बहार नीकळ्यो. ✓
 (तेणे) रस्तामां प्रशंसा करावी.

(तेओ) दडो गंठावेछे.
 (तमे) वेए वीरनुं स्मरण
 कराव्युं. ✓
 (तेओ) वेए स्त्रीने हसावी.
 रस्तामां जतो छतो ते पडी गयो.
 प्रभुनी मूर्तिने जोइने तमारुं
 मन उलस्युं. ✓
 (तेवडे) घडो माथामां सूकायो.
 वधा लोको सारा कर्मवाळाने
 जुएछे.
 (हुं) अज्ञानीने पूजावीश नहि.
 हु मणीलालने घोडा उपर
 चडावीश.
 घोडा उपरथी उतरिने नीचे
 पडेलो माणस नीसासो सूकेछे. ✓
 फूलनो गंध फेलायछे.
 एक वणकरे पट कर्यो.
 कल्याण थाओ.

सवाल.

१. 'इअ, अने केर' आ वे प्रत्यय मांहेलो क्यो प्रत्यय नामने लागेछे अने क्यो धातुने लागेछे ?, वळी तेना अर्थ सहित उदाहरण आपो.
२. 'घटपणु' तेनुं प्राकृत श्रुं थाय ?.
३. 'जुव' शब्दनां रूपो लखो.
४. राय अथवा रायाण (राजन् शब्दनुं प्राकृत) शब्दनां रूपो लखो.

५. 'अप्प' शब्दनां तृतीयानां एकवचनमां रूपो लखो.

पाठ २४ मो.

केटलाएक सर्वनाम (पुंलिङ्ग).

सव्व (सर्व), अण्ण (अन्य), अण्णयर (अन्यतर), इअर (इतर), कइम (कतम), नेम (अर्ध), इक्क, एग (एक), सम (सघळ्ळं) सिम (सघळ्ळं), पुव्व (पूर्व), उत्तर (उत्तर), अवर (अपर), दाहिण, दक्खिण (दक्षिण), अहर (अधर), अन्तर (अन्तर), आ सर्वादि शब्दोनां रूप अकारान्त पुंलिङ्ग नामोनी माफक करवां, परन्तु जे स्थले विशेषता छे ते विभक्तिना प्रत्ययो बतावीए छीए—

प्रथमा-बहुवचन, ए. जेमके— सव्वे
चतुर्थी तथा षष्ठी बहुव०, एसिं, ण. जेमके—सव्वेसिं, सव्वाण.
सप्तमी एकवचन, सिंसि, म्मि, त्थ, हिं, जेमके—सव्वसिंसि, सव्वम्मि,
सव्वत्थ, सव्वहिं.

वाकीनी विभक्तिओनां रूपो जिनशब्दनी जेम जाणवां.

स्त्रीलिङ्ग—

आ उपर कहेला सर्वनामोनां आकारान्त तथा ईकारान्त स्त्रीलिङ्गनां सघळ्ळं रूपो आकारान्त स्त्रीलिङ्ग 'तिसला' तथा ईकारान्त स्त्रीलिङ्ग 'सही' नी जेवां थायछे.

नपुंसक—

वळी उपर कहेला सर्वनामोनां नपुंसक लिङ्गनां प्रथमा, संबोधन तथा द्वितीया विभक्तिनां रूपो अकारान्त नपुंसकलिङ्ग 'वण' नामनी जेम बनाववा, तथा वाकीनां रूपो 'सव्व' पुंलिङ्गनी माफक जाणी लेवां.

नाम—पुंलिङ्ग.

निसिअर—चंद्रमा.

मिलिच्छ—म्लेच्छ, यवन.

नरिन्द—राजा.

ईसर—ईश्वर.

बहेडअ—बहेडुं.

मूसअ—उंदर.

तित्तिर—तेतर.

जहिट्टिल—युधिष्ठिर.

ओज्जर—झरो.

करीस—छाणुं.

सिरिस—एकजातनुं फूल.

वम्मिअ—राफडो.

मोगार—मुद्गर.

कोन्त—भालुं.

पोत्थय—पुस्तक.

ठम्म—स्तम्भ.

छुर—छुरो, अस्तरो.

छार—खारो.

दच्छ—डाबो.

नपुंसक—

सिन्दूर—सिंदूर.

दोवयण—द्विवचन.

नेड—माळो.

तोंड—मोडुं.

मोंड—मुंडो.

पोक्खर—पाणी.

पोगल—शरीर.

कोऊहल

कोउहल

कुऊहल

दुऊल

दुअल

दुगुल (आर्ष)

वच्छ—छाती.

नाम—नाम.

कुतूहल.

वस्त्र, दुकूल.

स्त्रीलिङ्ग.

गलोई—गळो.

मोत्था—मोथ.

मच्छिआ—माखी.

कच्छा—काख.

- विशेषणो.

जिण्ण-जीर्ण.

कोंढ-कुंठ.

सण्ह	} सूक्ष्म.
सुण्ह	
छय-तूटेल.	

अव्यय-

किंचि-कांइ पण.

धातु-

आअड्-वापरवुं.

वोल्-जवुं.

आ + यर्-आचरवुं.

णिल्लस्-उल्लसवुं.

विरमाल्-वाटजोवी.

वाक्य—

सव्वे मिलिच्छा मंसं आअड्ढन्ति ।

नरिन्दा कोन्ताइं खिवन्ति ।

आयंकवन्ता जणा गलोइं पिज्जन्ति ।

सव्वेसिं निसिअरणं तेअेहि समुदो

णिल्लसइ । ✓

एगा मच्छिआ छुरस्सावरि चिट्ठइ ।

सव्वाइं पोग्गलाइं जिण्णाइं अत्थि ।

अण्णे सुणिणो अद्धानम्मि वोलन्ति ।

रयणीए सव्वहिं नेडम्मि पक्खिणो

उंघन्ति । ✓

इअरे अहिणो वृम्मिअेहिन्तो

णिग्गच्छन्ति । ✓

कोंढो जणो ठम्मस्स सम्मुहं परीइ ।

ईसरस्स नामं गेण्हिमो ।

मूसआ वहेडअे आहरिस्सन्ति ।

तित्तिरा खित्थिम्मि धावन्ति ।

पोक्खराउ ओज्जरो झरइ ।

मोग्गरेहिन्तो तसा तंसन्ति ।

करीसाणमग्गिणा मोत्था डहइ ।

वच्छम्मि सिरिसस्साहारो छज्जइ ।

दच्छा किंचि वि कोऊहलं न

देक्खन्ति । ✓

इत्थीओ सुण्हेहिं दुअल्लेहि तोण्डं

ढक्कन्ति । ✓

बहुणो वाला कच्छाए पोत्थयं

खिविअ सालाअ जन्ति ।

दुष्णि असिविणा जहिद्विलं वन्दन्ति ।
हत्थीणं मत्त्रयम्भि सिन्दूरसमूहोः
मिसीञ ।

दुहिआणं नराणं छयम्भि सरिरे
छारो पडइ ।
सुहायारं आयरन्तु ।

केटलाएक उंदरो रात्रिए घरमां
दोडेछे अने नाचेछे ।
भाइ भाइनी वाट जोसे ।
बाणोवडे राजाए पोताना जीवि-
तनुं रक्षण कर्युं ।
गरीब माणसो जाडा वस्त्रोवडे
शरीर ढांकेछे ।
ईश्वरना गुणोने सांभळीने भक्तोनुं
मन आनंदवाळुं थायछे ।
वैद्यो गलोने पाणी पायछे ।
माणसो तेतरने लडावेछे ।
लोको झरामांथी निर्मळ पाणीने
घरे लइ जायछे ।
म्लेच्छो झाडो कापवामाटे वनमां
गया ।

ब्राह्मणो मुद्दरोवडे बहेडाने भागेछे ।
थांभला उपर राखेलि पुतलिओ
गीत गायछे ।
संसारनां सुख भोगवीने राजा
युधिष्ठिरे साधुपणुं लीधुं ।
सिन्दूरवडे उंदरोनां मोढा लाल
थायछे ।
माणसो नदीमां पडीने तरेछे ।
बालको खावामाटे रोज सवारे
रोवेछे ।
सारा पुत्रो पिता अने मातानी
सेवा करेछे ।
ऋषियो द्विवचनने वापरता न
हता ।

पाठ २५ मो.

सर्वनाम-चालु.

‘क’ (पुंलिंग)

‘क’ (किं)=कोण, शं.

आ शब्दना तमाम रूप ‘सव्व’ शब्दनी माफक छे परन्तु जे
काइ विशेषछे ते बतावीए छीए—

तृतीया एकवचन—इणा, एण. जेम— किणा, केण.
 पञ्चमी ” — म्हा, इणो, ईस; (बीजा प्रत्ययो 'सव्व'
 शब्द माफक)

जेम— कम्हा, किणो, कीस (बीजा 'सव्व' माफक)

षष्ठी एकवचन—आस, स्स, जेम— कास, कस्स,

” बहुवचन—आस, एसिं, ण, जेम— कास, केसिं, काण.

सप्तमी एकवचन—आहे, आत्ता, इआ; (बीजा 'सव्व' माफक)

जेम— काहे, काला, कइआ; (बीजा 'सव्व' माफक)

स्त्रीलिंग—

'का, की' आ सर्वनामनां रूप 'आकारान्त तथा ईकारान्त'
 स्त्रीलिंग नामोनी जेवांज छे, पण विशेषछे ते कहीए छीए--

'की' शब्दनां प्रथमा तथा द्वितीयाना एकवचनमां तथा
 षष्ठीना बहुवचनमां रूपो थतांज नथी वळी 'की' शब्द थकी षष्ठीना
 एकवचनमां 'स्सा, से, आस' आ 'त्रण प्रत्ययो वधारे लागेछे जेम-
 किस्सा, कीसे, कास (बीजां 'सही' प्रमाणे)

नपुंसक--

नपुंसकमां 'क' शब्दनुं रूप प्रथमाना तथा द्वितीयाना एक-
 वचनमां 'किं' थाय छे. अने वाकीनां वधां रूपो 'सव्व' नपुंसक
 लिंगनी माफक समजवां.

'क'—(नपुंसकलिंग)

एकवचन

१—किं

२—”

३—किणा, केण

बहुवचन.

काइं, काइँ, काणि-

” ” ”

केहिं, केहिँ, केहि-

४-६-कास, कस्स	कास, काण.
५-कम्हा, किणो, कीस,	कत्तो, काउ, काओ,
कत्तो, काओ, काउ, काहि,	काहि, केहि, काहितो, केहितो,
काहितो, का	कासुंतो, केसुंतो.
७-करिंस, कम्मि, कत्थ, कर्हि	केसु.

नाम-(पुंलिंग).

थव-स्तुति.	मिच्चु-मृत्यु.
सिलिम्ह-श्लेष्म.	जामाउअ-जमाई.
हणूमन्त-हनूमान.	वुन्दारय-देव.
वाऊल-पवननो समूह.	भइरव-देवविशेष, भैरव.
सिंगार-शृंगार.	मंगलविजय
कोट्टवाल-कोटवाल.	मयिन्दविजय } विशेषनाम

नपुंसक-

तम्ब-तांबु.	मोल्ल-किंमत.
तूर-वाजीत्र.	कलत्त-स्त्री.
तोणरि-भाशुं.	माउक्क-नरमाश.
तम्बोल-तंबोल, पान.	घुसिण-चन्दन.
वुन्दावण-वृन्दावन.	सइन्न-सैन्य.
मुणाल-हंसने खावानो तंतु.	दइअव-दैवत.
केसर-केशर.	पम्ह-पांख.
सिन्धव-सैन्धव, मीटुं.	वज्ज } वज्र.
दइन्न-दैन्य, गरीवाइ.	वइर } वज्र.
	इन्दिअ-इन्द्रिय.

स्त्रीलिंग—

सण्णा—संज्ञा.

जरा—घडपण.

किसरा—खीचडी.

रिद्धि—धन, ऋद्धि.

कइ—क्रिया, कृति.

पउत्ति—प्रवृत्ति.

पुत्तलिआ—पुतळी.

सड्ढा } श्रद्धा.

दिट्टिआ—आनंद.

विशेषण.

ठड्ढ—स्तब्ध.

दिण्ण—दीधेलुं.

उब्भ } ऊंचुं.

उद्ध

घट्ट—घसेलुं.

तत्त } तपेलुं, गरम थएलुं.

तविअ

मउ—नरम.

वाहित्त—बोलेल.

पर—बीजुं.

उक्किट्ट—उत्कृष्ट, ऊंचुं.

धिट्ट—धीटुं, धृष्ट.

भविअ—भव्य, सुंदर.

वन्दणिज्ज—वांदवायोग्य.

कास } कृश.

किस

धातु—

कोआस्—विकसवुं.

वि+बह्—विवाह करवो.

तच्छ्—पातळुं करवुं.

सामग्—चोंटवुं.

घोड्—पीवुं.

वाक्य—

मट्टिआए वि बहुं मोल्लमहोसि ।

किस्सा इत्थीए मणम्मि माउक्क-

मत्थि ? ।

भविआ सड्ढा ! जिणधम्मो उक्किट्टा

रिद्धी अत्थि ।

हणूमन्तो वइरेण पव्वयं तोडीअ ।

किणा मिच्चू जिणिज्जइ ? ।
 सइन्न काला गच्छिहिइ ।
 समणो पिव सावयो हवइ जम्हा ।
 घुसिणं वि अग्गिणा तविअं होइ ।
 विइण्हा जणा सव्वे मणुस्से संसा-
 राओ तारेन्ति । ✓

किसरा सोल्लिज्जइ ।
 जामाउआ तम्बोलं दिन्ति ।
 उब्भो कोट्टवालो भइरवस्स पासे
 थवं वोळइ ।
 जणा जराए जिण्णा तहवि आसाए
 न जुण्णा । ✓

वाजांओना शब्दो कानमां भराया.
 गरीव माणसो सांजे खीचडीने जमशे.
 मुखनो शृंगार तंबोल छे.
 पर्वतमांथी तांबु निकळेछे.
 हनूमान वांदरा न हता पण साधु
 पुरुष हता. ✓
 जेम मुखथी कहेलुं तेम करनारा
 माणसो जगतमां थोडा छे.
 स्त्रीओ जगतने दुःख देवा जन्मेछे.
 धिठो माणस गरीबाईथी पीडायो.
 खारा पाणीथी मीटुं थायछे.
 बे पांखोवडे पृथिवी उपर चालतो
 हंस मृणालने खायछे. ✓
 जिनेश्वरे धर्मने संभळाय्यो.

जह सिलिम्हम्मि मच्छिआ साम-
 गइ, तहेव संसारे जणो सामगइ । ✓
 किसराए सिन्धवं खिवन्ति ।
 वुन्दारया लुहं घोट्टन्ति ।
 भविआइ कईइ पउत्ती करणिज्जा ।
 को वि नरो मऊ नत्थि, अवि सव्वे ✓
 धिट्टा अत्थि ।
 न विवहिहिमि ।
 तोणीरा बाणे करिसिअ, भूमीए
 खिविऊण, काउसग्गाम्मि अच्छइ । ✓
 इन्दिआइं जिणिउं वन्दणिज्जो ।
 वीरो समत्थो आसि । ✓

मंगलविजयमुनि अने मयिंद
 (मृगेन्द्र) विजयमुनि विजयधर्म-
 सूरिगुरु पासेथी पच्चक्खाण लेछे.
 घडपण मृत्युनुं पेहेलुं चिह्छे.
 खेतमां केसरना झाडो विकसशे.
 पवनना समूहो वायछे.
 जीवनी कोइ पण संज्ञा कर्मथीज
 थायछे. ✓
 स्तब्ध माणसो कांई पण काम करी
 शकता नथी.
 सोनुं माटीमांथीज नीकळ्युं.
 साधु पुरुषो पोतानी स्तुति करता
 नथी. ✓
 दिधेल दाननुं वमणुं फळ थशे.
 ऋपिओअे पापने पातळुं कर्युं.


पाठ, २६ मो.

सर्वनाम—चालु.

ज. त. पुंलिंग.

ज (यत्)=जे, ऋस, त, † ण (तद्) =ते, आ वेउ शब्दना रूपो पुंलिंग मां 'क' सर्वनामनी माफक थायछे. परंतु विशेष एटलुज के'क'ने लागता इणो तथा ईस, प्रत्यय आ बन्ने शब्दोने लागता नथी.

' त ' (तद्) शब्दना षष्ठीना एकवचनमां ' से ' तथा बहुवचनमां 'सिं' तथा पञ्चमीना एकवचनमां ' तो ' एटलां रूपो वधारे वपरायछे.



स्त्रीलिंग.

जा, जी (यत्) † सा, ता, ती † णा (तत्) आ शब्दनां वधां रूपो ' का 'तथा' की ' नी माफक यथा योग्य जाणी लेवां.

नपुंसक.

'ज तथा त' शब्दनां तमाम रूपो नपुंसक 'सव्व' शब्दनी माफक थायछे.

नाम—पुंलिंग.

वइदब्म—वैदर्भ.

चइत्त, चैत्त—चैत्रनामनो मास.

केलास }
कइलास } पहाडनुं नाम.

निहस—कसोटी.

जडिल—जटावाळो.

लिम्ब—लीबडो.

उवसग्ग—उपसर्ग, भातुनी पूर्वमां जोडातो शब्द.

* आ शब्द केवल प्रथमाना एकवचनमां पुंलिंगमां ज वपरायछे.

† आ शब्दना रूपो क्वचित् ज वपरायछे

‡ ' सा ' शब्द केवल प्रथमाना एकवचनमांज तथा 'णा' जवलेज वपरायछे.

(१२.१)

कोञ्च-पक्षीनी जाति विशेष.

सीभर } विंदु.
सीहर }

नाह-नाथ.

पिसल्ल-पिशाच.

पईव-दीवो.

फणस-फणस.

कमन्ध-धडवगरनुं शरीर.

इन्दविजय-विशेषनाम.

परिसह-दुःख.

नपुंसक.

अइसरिअ-ऐश्वर्य.

कइअव-कपट.

वेर-वैर.

सररुह-कमल.

आवज्ज-वाजुं.

जोव्वण-यौवन.

सउह-घर.

मउण-मौन.

पउरिस-पौरुष.

सयढ-गाडुं, शकट.

मरगय-मरकत, रत्ननुं नाम.

जहण-साथळ.

मडय-मुडदुं.

रयय-रूपुं.

कवाल-कपाल.

स्त्रीलिंग.

पुलोमी-इन्द्राणी.

जैउणा-यमुना.

पइण्णा-प्रतिज्ञा.

सहा-समा.

कथा-गोदडी.

विशेषण.

समागय } पासे गएलुं.
उवगय }

फाहल-वीकण, कातर.

पेज्ज-पीवा योग्य.

कइवाह-केटलुं.

अव्यय.

अन्नन्नं } परस्पर.
अन्नन्नं }

पुधं }
पिधं } जूडं.
पिहं }
पुहं }

धातु.

कील्-रमवुं.

लिह्-लखवुं.

तव्-तपवुं.

हा-हीन थवुं.

पीड्-पीडवुं.

वंच्-ठगवुं.

सं+मिल्-मळवुं.

समा+चर्-आचरण करवुं.

उव+इ-पामवुं.

पाल्-पालवुं.

तम्मि केलासे जडिलो संभू तवं
तवीअ ।

तलायम्मि सररुहेहिं पुलोमीओ
कीलन्ति ।

पुत्तलिआ पईवं हत्थम्मि धरइ ।

चेत्ते मासे लिम्बो थाणू पिव दीसइ ।

उवसग्गरस बहुणो अत्था होन्ति ।

कवालं कमन्धो च पिहं हवीअ ।

काहलो पुरिसो सउहम्मि वि भयं
पावइ ।

जँउणाए सरिआअ मडयं तरइ ।

जोव्वणे वि सो मउणं पालेइ ।

पउरिसवन्ता जणा कइअवेण
सव्वे वञ्चन्ति ।

अइसरिअवन्तो नाहो पोत्थयं
लिहावइ ।

फणसस्स फलं संमिल्लीअ ।

रययम्मि मरगयं छज्जइ ।

नाहो निइसेणं सुवण्णं परिक्खइ ।

परिसहा साहुणो सरीरं पीडन्ति ।

जहणे जलस्स सीहरं समागयं ।

सयढं जणे गामं गमावेइ ।

कथाए सा सव्वा सभा लोद्धिहिंइ ।

अन्नन्नं केण वि वेरं न करणिज्जं ।

तेण जा पइण्णा चित्ते कया तं

तहेव सो पालीअ ।

पावं हाहिइ ।

चीर त्रिशलाना उदरथी अवतर्यो.
कपालमा नानुं तिलक शोभशे.
पूर्वकालमां वधा माणसोए अन्योऽ-
न्य प्रीति राखी हती.

ते नदी पीवा योग्य छे.

क्रौचने वचाववामाटे ते माणस
दोडचो.

माथा विनाना धडथी लोही नीकळेछे.
रात्रीए भमता पिशाचो माणसोने
पीडेछे.

ते पुरुष सभामां गोदडीवडे शरीर
दांकीने सारं बोलशे.

केटलाएक वीकण माणसो कोडनुं
पण भळ करता नथी.

वाणिआनुं पहेलं काम कपट छे.

जे जीव साधु पुरुषोने ठगशे
तेज जीव दुःख अनुभवशे.

ते गाडाने माणसोअे यमुनामांथी
खेंच्युं.

लींबडो गाममां अने जगलमां
पण उगेछे.

पौरुष विना कर्म कांइ पण करतुं
नथी.

इन्द्राणीने घरे वाजां वाग्यां.

मौन धरिने बेठेला विजयधर्मसूरि
राजा साथे पण बोल्या नहिं.

स्त्रीना साथळ केळनीं सरखा
होयछे.

वैदर्भे दमयन्तीने बोलावी.

इन्द्रविजयमुनि घणी विद्या पां-
मीने पण अभिमान नथी करता.

कोण मरणने नथी पामतो !

तलावथी पाणिना बिन्दु निक-
ळेछे.

पाठ २७ मो.

सर्वनाम-चालु.

अमु (अदस्) = आ, पेळुं.

आ शब्दनां रूप पुलिंगमां ' भाणु ' जेवां, स्त्रीलिंगमां ' धेणु ' जेवां, तथा नपुंसक लिंगमां ' महु ' जेवां थायछे; परन्तु ते उपरान्त प्रथमाना एकवचनमां ' अह ' एवुं एक रूप त्रणे लिंगमां विशेष थायछे, तथा सप्तमीनां एक वचनमां ' अयम्मि तथा इअम्मि ' एवां वे रूप त्रणे लिंगनी अंदर विशेष थाय छे.

अमु-पुंलिंग.

एकवचन.

१ अमू, अह.
७ अयम्मि, इअम्मि,
असुम्मि.

बहुवचन.

अमुणो, अमवो, अमओ, अमउ,
अमू.
अमूसु, अमूसुं.
इत्यादि.

नाम-पुंलिङ्ग.

वंस-वंश.
दहसुह-रावण.
पार-किल्लो.
गिम्ह-ग्रीष्म ऋतु.
अन्तप्पाय-मध्यमां पडवुं.
मग्गसिर-मासनुं नाम.
मेल-मेळो, सभा.

मज्झन्न-मध्याह्न.
वग्घ-वाघ.
परामरिस-विचार.
कम-परिश्रम.
पिलोस-दाह.
चारण-चारण.

नपुंसक.

राउल-राजकुल.
उण्हीस-पाघडी.
कम्मस-पाप.

आणवण-जणाववुं.
वरिह-पीछुं.
कोडिअ-कोडीयुं, दीपक राखवा-
नुं पात्र.

स्त्रीलिंग-

कुल्ला-घोरीयो, नीक,
आणात्ति-जणाववुं.

मेइणी-जमीन, मेदिनी.
सासू-सासू.

हेरी-लजा.
सेप्पी-छीप.

मामी-मामी,
सलाहा-क्षाघा.

विशेषणो.

निच्चल-निश्चळ.
सेर-विकासित.
तिक्ख-तीखुं.
मणोज्ज-सुंदर.
अप्पज्ज-आत्मज्ञ.

अम्बिल-खाटुं.
किलिट्ठ-कठण.
पुरिम-पूर्व.
रम्म-सुंदर.
दइवज्ज-दैवने जाणनारो.
इंगिअज्ज-इंगितने जाणनार.

अव्यय-

एण्हिह } हमाणां.
एत्ताहे }

एकसिअं }
एकसि } कोइ दिवस.
एकइआ }

धातु-

अव+लम्भ्-अवलंबवुं, आशरो
लेवो.
अलं+कुण्-शणगारवुं.

वि+रम्-अटकवुं.
अव+मण्-तिरस्कारवुं.
कील्-रमवुं.

वाक्य—

गिम्हे उताम्भि मज्झन्ने वि साहुणो
उण्हीसं न धरन्ति ।
एकसि राउलं मग्गसिरे मेले
कीलिहिइ ।

बहुणा कमेण सिप्पीए मोत्तिआई
पाविज्जन्ति ।
दइवज्जा णरा कज्जं समावन्ति,
अवि अन्तप्पायं ण कुणन्ति ।

चारणा पुरिमस्स वंसिस्स मणोज्जे
 गुणे गाअन्ति ।
 दहमुहो पारमवलम्बीअ ।
 सासू कोडिअेसु दीवे काऊणं घरं
 अलंकुणइ ।
 अप्पज्जा किलिट्टाणि कम्मसाइं
 न करन्ति ।
 आयरिसम्मि सासूए मुहं देखि-
 ज्जइ ।
 कुल्लाए जलं नीहरिऊण रुक्खाण
 मूलम्मि गच्छइ ।
 इंगिअज्जा एण्हि थोक्का अत्थि ।
 सो तं परामरिसं करावेइ ।

मामी सेराइं रम्माइं पुप्फाइं मेहे-
 णीअ चिणिहिइ ।
 पिलोसो सव्वमालुंखइ ।
 विज्जत्थीहिं बहुं तिकखं तह अ-
 म्बिलं वत्थु न जेमीअइ ।
 मोरो बरिहाइ चान्नन्न छज्जन्ति ।
 साहुणो सलाह पि अवमणन्ति ।
 दहमुहस्स वि दहाइं मुहाइं समरे
 रामस्स वन्धू छिन्दीअ ।
 चारणा हिरीए रहिआ हवन्ति ।
 वग्घो सव्वे जीवे डरावेइ ।
 कम्मसाउ विरम ।

रावणना मुकुटमां पीछां देखातां
 हतां,
 निश्चल माणसो एकज काम पुरं
 करे छे,
 'धर्मनु जणावुं' अे काम पृथ्वीमां
 उत्तम छे,
 वाघभी शूरा माणसो थोडुं पण
 डरता नथी,
 सारा माणसो पापने तिरस्कारे छे,
 (हुं) कोइनी साथे रमीश नहि,
 तेणे मने शणगार्यो,
 ते माथेथी पाघडी फेंकतो हवो,

पोतानी प्रतिज्ञामां निश्चल माणसो
 कार्यमां जय पामेछे,
 ते चारण शरम विना जेम तेम
 बोल्यो,
 ज्यारे त्यारे माणसोज मूलेछे,
 विजयधर्मसूरिए मुनि इन्द्रविजय
 नामना इंगितज्ञ शिष्यने भ-
 णावी पोतानी पासे राख्या-
 मागशर मासमां पर्वतो उपरं
 बरफ होयछे,
 मध्याहमां पण साधुओ नदी-
 कांठे सूता हता,

जे पाणिनुं टीपुं छीपमां मोती
थाय छे, तेज पाणिनुं टीपुं सर्पनां
मुखमां विष थायछे.
गुण अने दोषोनुं कारण पात्र छे,
ते विचार विना काम करिने रोयो.

कोइ दिवस महावीरदेवे आ देश
पवित्र कर्यो हतो.
आ मेलामां घणां माणसो मळ्या
हता.
तेनी मामी धर्मने आराधीने स्वर्गे गइ.

पाठ, २८ मो.

सर्वनाम-चालु.

*अ, ण, इम (इदम्) = आ.

पुंलिंग.

‘ इम ’ शब्दनां रूपो सामान्य रीते ‘सव्व’ नी जेवां छे, परन्तु विशेष ए छे के प्रथमाना एकवचनमां ‘अयं’, द्वितीयाना एकवचनमां ‘इणं’, सप्तमीना एकवचनमां ‘इह’, षष्ठीना एकवचनमां ‘से’, तथा बहुवचनमां ‘सिं’ आटला रूपो वधारे थायछे तेमज सप्तमीना एकवचन माहेना “ त्थ, हिं-” आ वे प्रत्ययो लागता नथी.

स्त्रीलिङ्ग-इमा, इमी.

आ शब्दोनां रूप आकारान्त तथा ईकारान्त स्त्रीलिङ्ग जेवांज छे परंतु विशेष ए के प्रथमाना एकवचनमां इमिआ, तथा तृतीयाना बहुवचनना ‘हि’ प्रत्ययमां ‘आहि’ आ वे रूपो वधारे थायछे. जेमके-प्रथमा एकवचन-इमिआ, इमा, इमी, इमीआ.

तृतीया बहुवचन-आहि, इमाहि, इमीहि, इमाहिं विगेरे.

* ‘ अ ’ शब्द पुंलिंग तथा नपुंसकलिङ्गमा तृतीयाना बहुवचननो ‘हि’ प्रत्यय पर छतां, सप्तमीना एकवचननो ‘सिं’ प्रत्यय पर छता; तथा षष्ठीना एकवचननो ‘स्स’ प्रत्यय पर छतांज फक्त वपरायछे, जेम- एहि, अस्सि, अस्त.

† ‘ण’ शब्दनां रूप फक्त द्वितीया तथा तृतीयामांज त्रणे लिंगमां थायछे.

नपुंसक-

एकवचन

बहुवचन

१. इणं, इदं, इणमो.

इमाइं, इमाइँ, इमाणि.

२. " " "

" " "

शेष रूपो पुंलिंग प्रमाणे.

नाम-पुंलिंग.

मत्तंड-सूर्य.

कुक्कुड-कूकडो.

वासर-वार.

सत्त-जीव.

वसन्त-वसन्त.

कूपूर-कपूर.

पंक-गारो, कचरो.

थण-स्तन.

दन्त-दांत.

उअन्त-समाचार.

अवसर-समय.

अन्तेवासि-शिष्य.

विवाह-विवाह.

उवल-पाणो, पत्थर.

आमय-रोग.

सेअ-परसेवो.

केस-वाळ.

खल-लुच्चो.

दुम-झाड.

हंस-हंस.

दाणव-राक्षस.

मूढ-मूर्ख.

अमच्च-अमात्य, मंत्री.

अहीसर-तीर्थङ्कर.

नपुंसक.

गोउल-गोकुल.

तिमिर-अंधकार.

वित्त-धन.

तवणिज्ज-सोनुं, सुवर्ण.

छत्त-छत्र.

स्त्रीलिंग.

करिणी-हाथणी.

वीणा-वीणा.

गोआवरी-गोदावरी.

तिसा-तरस, तृषा.

छल्ली-छाल.

तुलसी-तुलसीनुं झाड.

गुहा-गुफा.

लीला-क्रीडा.

कत्थूरी-कस्तूरी.

तणया-छोकरी, पुत्री.

वसहि-घर.

चूला-चोटली.

सिहा-चोटली, शिखा.

वाला-घालकी.

इच्छा-इच्छा.

तरंगिणी-नदी.

विशेषण.

घोर-भयंकर.

दुष्ट-दुष्ट.

कठिण-कठण.

चउर-चतुर, होशियार.

जडिअ-जडेळुं, संबद्ध.

सिअ-धोळुं.

धातु-

नि+वड्-पाळुं फरवुं.

प+दा-देवुं.

परि+णे-परणवुं.

णे-लइ जवुं.

सं+वड्-वधवुं.

पार्-शकवुं.

वाक्य—

कुक्कुडो इमं जणाण समूहं जग्गावेइ ।

गोआवरीए सेअवन्ता सत्ता ण्हा-

अन्ति ।

तुलसीए छल्ली बम्हणेहिं पविता

फहीअइ ।

चउरो इमो हंसो समाचारं पदेइ ।

तवणिज्जं पीअं सिआ ।

पंकाड नीहरिउं अपारन्तं हत्थि

हत्थिणी आकरिसइ ।

इणं गोउलं तेण पालिज्जइ ।

तवं तवन्ता इसिणो गुहाअ चिअ
 निवसन्ति ।
 मत्तण्डस्स पडमाणे तावम्मि अयं
 दीणो जणो तिसाए पीडीअइ ।
 इमाए वसहीए वसन्तो इमो पु-
 रिसो वीणं वयावेइ ।
 वसन्तम्मि उउम्मि इमिआ तणया
 परिणेइ ।
 दुट्ठो मणुओ वासरे वि अलंकारे
 चोरेइ ।
 कत्थूरीए कप्पूरस्स च गंधो भु-
 वणम्मि वित्थरइ ।

जहोवलो जले बुड्डइ, तह धम्मणे
 रहिओ जणो संसारम्मि बुड्डइ ।
 इमे मूढा अन्तेवासउ तिमिराउ
 निवट्ठीअ ।
 गीवाए थणाणं दन्ताणं चोवरि
 इत्थीहि अलंकारा जडिआ ।
 खलो अवसरं चुक्किहिइ ।
 अमच्चो रण्णो धणं णेइ ।
 केण वि सुहमहिलसन्तेण विवाहो
 न करणिज्जो ।
 चउरा णिच्चं जिणन्तु ।

कस्तूरी मृगनी नाभिमां उत्पन्न
 थायछे,
 ब्राह्मणो माथामां मोटी चोटली
 राखेछे.
 धोलं छत्र हाथमां धरिने आ
 नगरनो राजा वनमां जायछे.
 'झाडमां जीव छे' ए प्रमाणे ब्राह्मणो
 पण मानेछे.
 रोगवाळो पुरुष शान्तिनेमाटे कु-
 देवने पण पूजे.
 राक्षसो पण देवनी-ज्मतिमां कहेवायछे.
 झवेर अने बेचर बन्ने सहोदरो छे.
 गोदावरी नदीमां न्हाएला माणसोनुं
 पण पाप जतुं नथी.

धनने माटे माणसो दुःखने पण
 जोता नथी.
 काळी कस्तूरी पण गुणवाळी छे.
 आंबानुं झाड ग्रीष्म ऋतुमां
 फल आपशे.
 सघळा हंसो दुधमांथी पाणी
 जुदुं करी (जुदुं करवामाटे) शकैछे.
 आ बालकीए स्तनमांथी आवता
 दुधने पीधुं.
 कपूर पाणिमां पण बळेछे.
 ते झाडनी छाल उतरावेछे.
 आ मुनिनुं नाम बल्लभ (बल्लह)
 विजय छे.
 आ छोकराओनी चोटली बधी छे.

उंटनी डोक लांबी छे.
हाथणीना दांत धोळा अने नाना
होयछे.

पानाचन्द ! आ संसारमां एक
पण सुख कोइ पण जीवे अनु-
भव्युं नथी.

पाठ, २९ मो.

सर्वनाम-चालु.

एअ (एतद्) = आ.

पुंलिंग.

आ शब्दनां सघळां रूप ' सव्य ' शब्दनी जेम थायछे. परंतु
आटलां नीचेनां रूपो वधारे थायछे:-

प्रथमा एकवचन:-	एस, इणं, इणमो, एसो.
तृतीया ,,	एदिणा, एदेण.
पञ्चमी ,,	एत्तो, एत्ताहे.
सप्तमी ,,	एत्थ, अयम्मि, ईअम्मि.
षष्ठी ,,	से.
,, बहुवचन	सिं.

वळी आ ' एअ ' शब्दने सप्तमीना एकवचन मांहेना ' त्थ',
तथा ' हिं ' प्रत्ययो लागता नथी, तेमज प्रथमाना एकवचनना ' ओ '
प्रत्ययनुं रूप पण थतुं नथी.

स्त्रीलिंग. एआ, एई.

आ शब्दनां रूपो आकारान्त तथा ईकारान्त स्त्रीलिंग नामो
जेवां छे, परन्तु प्रथमाना एकवचनमां ' एसा, एस, इणं, इणमो ' आ
चार रूपज थायछे.

नपुंसक.

‘ एअ ’ शब्दनां नपुंसक लिंगनां प्रथमानां रूपो ‘एअ’ चालु पुंलिंगनी माफक अने पूर्वोक्त अकारान्त नपुंसकनी माफक थायछे, तथा द्वितीयानां रूपो अकारान्त नपुंसकलिंग नामोनीज माफक थायछे. तथा वाकीनां रूपो चालु पुंलिंगनी माफक जाणवां.

अम्ह (अस्मद्) = हुं. (त्रणे लिंगमां सरखां)

एकवचन

बहुवचन

- | | |
|--|--|
| १. हं, अहं, अहयं, म्मि
अम्हि, अम्मि. | अम्ह, अम्हे, अम्हो, मो,
वय, भे. |
| २. णे, णं, मि, अम्मि, अम्ह,
मम्ह, मं, ममं, मिमं, अहं. | अम्हे, अम्हो, अम्ह, णे. |
| ३. मि, मे, ममं, ममए, ममाइ,
मइ, मए, मयाइ, णे. | अम्हेहि, अम्हाहि, अम्ह,
अम्हे, णे. |
| ४-६. मे, मइ, मम, मह, महं,
मज्झ, मज्झं, अम्ह, अम्हं. | णे, णो, मज्झ, अम्ह, अम्हं,
अम्हे, अम्हो, अम्हाण,
अम्हाणं, ममाण, ममाणं, महाण,
महाणं मज्झाण, मज्झाणं. |
| ५ * मम, * मह, * मज्झ, * मइ. | * मम, * अम्ह. |
| ७ * अम्ह, * मम, * मह, * मज्झ,
मि, मइ, ममाइ, मए, मे. | * अम्ह, * मम, * मह, * मज्झ. |

* पंचमी तथा सप्तमीमा ‘ अम्ह ’ शब्दना वा प्रमाणे आदेशो थायछे ते लख्याछे तथा तेना रूपो दरेकने अकारान्त पुंलिंगना प्रत्ययो रुगाडवाधी थायछे जेम, ममत्तो, ममाव, ममाहि, ममाओ, ममाहितो, ममा, मइत्तो, विगेरे. ममम्मि, ममेसु विगेरे.

तुम्ह (युष्मद्) = तुं, (त्रणे लिंगमां सरखां)

१. तं, तुं, तुवं, तुहं, तुमं. मे, तुब्मे, तुम्हे, तुज्जे, तुज्ज
तुम्ह, तुय्हे, उय्हे.
२. तं, तुं, तुमं, तुवं, तुह,
तुमे, तुए. वो, तुज्ज, तुब्मे, तुम्हे, तुज्जे,
तुय्हे, उय्हे, मे.
३. मे, दि, दे, ते, तइ, तए,
तुमं, तुमइ, तुमए, तुमे,
तुमाइ. मे, तुब्मेहिं, तुज्जेहिं, तुम्हेहिं,
उज्जेहिं, उम्हेहिं, तुय्हेहिं,
उय्हेहिं.
- ४-६. तइ, तु, ते, तुम्हं, तुह,
तुहं, तुव, तुम, तुमे,
तुमो, तुमाइ, दि, दे, इ,
ए, तुब्म, तुज्ज, तुम्ह,
उब्म, उज्ज, उम्ह, उय्ह. तु, वो, मे, तुज्ज, तुम्ह, तुब्म,
तुज्जं, तुम्हं, तुब्मं, तुब्माण,
तुवाण, तुज्जाण, तुम्हाण, तुमाण,
तुहाण, उम्हाण, तुब्माणं, तुवाणं,
तुज्जाणं, तुम्हाणं, तुमाणं,
तुहाणं, उम्हाणं.
- ५ * तइ, * तुव, * तुम, * तुह * तुब्म, * तुज्ज, * तुम्ह, * तुय्ह,
* तुब्म, * तुज्ज, * तुम्ह, * उय्ह, * उम्ह.
तुय्ह, तुब्म, तुज्ज, तुम्ह, तर्हितो.
- ७ तु, * तुव, * तुम, * तुह, * तु, * तुव, * तुम, * तुह,
तुब्म, तुज्ज, * तुम्ह, * * तुब्म, * तुज्ज, * तुम्ह. *
तुमे, तुमए, तुमाइ, तइ, तए.

* पञ्चमी तथा सप्तमीमां ' तुम्ह ' शब्दना आ प्रमाणे आदेशो धायछे, तेने अकारान्त पुल्लिङ्गना ते ते विभक्तिना प्रत्ययो लगाडवाधी तेनां रूपो घनेछे, जेम, तइत्तो, तईओ, तईउ, तईहि, तईर्हितो, तई, तुवत्तो विगेरे. तुम्मि, तुवे, तुवम्मि विगेरे. नृसु, तुवेसु विगेरे.

नाम—पुंलिङ्ग.

भूअ-जीव.	उविन्द-उपेन्द्र.
गहत्थि-किरण.	पास-पासो.
चउमुह-ब्रह्मा.	मोर-मोर.
सरअ-शरद ऋतु.	संदोह-समूह.
वित्थर-विस्तार.	णहाविअ-हजाम.
महीरुह-झाड, वृक्ष.	तड-कांठो.
मंथण-रवैयो.	पयर-समूह.
कलस-कलशयो, लोटो.	कडक्ख-कटाक्ष.
बप्पीह-बपैयो, चातक.	वच्छ-वत्स, छोकरो, वृक्ष, झाड.
फग्गुण-फाल्गुन (मासनुं नाम)	लउडं=लाकडी.
तुरंगम-घोडो.	वेअ-वेग.
वड-वड.	संदण-रथ.
सलह-शलभ, पतंग.	सवण-कान.

नपुंसक.

उअर-पेट.	सप्पि-घी.
वयण-मोँ, वदन.	नवणीअ-माखण.
रहस्स-रहस्य.	नंदण-इन्द्रनुं वन.
वास-क्षेत्र.	तप्प-शय्या.
माणस-मन.	जूअ-धूत.
कुंडल-कुंडल.	पडिबिम्ब-पडछायो.
पाहिज्ज-भातुं.	विआण-चंद्रवो.
रंघ-काणु.	

स्त्रीलिंग—

रमणी—स्त्री.
 गंती—गाडुं.
 चिल्ला—चकली.
 सव्वरी—रात्री.
 सारिआ—मेना.
 वंछा—वांछा.
 सिवा—दुर्गादेवी.
 कुमरी—कुमारी.

सेणा—सेना.
 विवणी—बजार.
 वसुंधरा—पृथ्वी.
 तडिआ—विजळी.
 निसा—रात्री.
 अवत्था—अवस्था.
 पुप्फिआ—फुड.

विशेषण.

सोण—लाल.
 साम—काळुं.
 विअड—विकट.

रुहर—सुंदर.
 संकिण्ण—संकडाएल, सांकडुं.
 थरहरिअ—कंपेल, थरथरेल.

अव्यय—

मिच्छा—खोटुं.
 सहसा—वगर विचार्ये.

दिआ—दिवस.

धातु—

प+अत्थ्=पत्थ्—प्रार्थना करवी.
 थक्क्—नीचे जवुं.
 पडिसा—शांत थवुं.
 वेल्ल्—रमवुं.
 अग्घाड्—पूरवुं.
 निअ—जोवुं.
 फास्—अडकवुं.

उवसम्—शांतथवुं.
 उड्डे—उडवुं.
 कुप्प्—कोपवुं.
 नस्स्—नाश थवो.
 खम्—खमवुं.
 सलह्—प्रशंसवुं.

वाक्य.

* तो हुं तुं च जिणं नविमो ।
 हियो तुं हं च इन्दविजयं मुणिन्दं
 वन्दिस्सामो ।
 संदणाओ उत्तरिउं सो हं च
 संकिण्णे मग्गे चलिमो ।
 सो तुं च जलेण घडमग्घाडित्था ।
 तुहोअरं सोणमत्थि । ✓
 पाहिज्जेण सहिओ जणो इमिआअ
 गन्तीए गामं गच्छइ । ✓
 उविन्दस्स सेणा समरम्मि वेळइ ।
 तुह पुप्फिआ ममं खमावेइ ।
 तुं विवर्णाअे रमिउं गच्छ ।
 मे मोरो वेअेण उड्डेइ ।
 सब्बरीए सब्बत्थ सामं तमं निआमि।

सारिआ गीअं गासी ।
 मइ रमणीए सवणेसु कुंडलाइं
 सलहीअन्ति । ✓
 तुं मंथणेण नवणीअं कड्ढ ।
 इमस्सि महीरुहे रंधाइं अत्थि ।
 फग्गुणचउड्डीए तिहीए मुरुक्खा
 माणवा अन्ननुअं गालिं दिन्ति ।
 इन्दस्स नंदणं वणमत्थि ।
 दिआ चिल्ला सद्धं कुणेइ ।
 मत्तंडस्स गहत्थओ निसाए
 नस्सीअ ।
 सरअे उउम्मि तडिआ सरिआए
 तडे पडइ । ✓
 ण्हाविआ कम्मवन्ति ।

मारा मोटा भाइ भगवान मने
 सारां कामो करावशे.
 कारीगरो लाकडानो घोडो अने
 लोटो बनावेछे. ✓
 बपैये मेघनी साथे प्रीति करी.
 आ कुमारी पथारीमां कंपेछे. ✓

ब्रह्माए अमने कर्या नथी पण
 अमे अमारा कर्मथी थया छीए. ✓
 पृथिवीमां वसता शान्त पुरुषोने
 पण स्त्रीओनां कटाक्षो संसारमां
 भमावेछे. ✓
 स्त्रीओ पासे हुं रहस्य नहि कहीश.

* जे वाक्यमां त्रणे पुरुष साथे वपरायेला होय यातो पेला पुरुषनी साथे
 बाकीना कोइ पण पुरुष प्रयोजायेल होय तो ते वाक्यना क्रियापदथी पेला पुरुषनुं
 बहुवचन ज आवेछे, वळी जे वाक्यमा पेला पुरुष सिवायना बाकीना वे पुरुषो आवेला
 होय तो ते वाक्यना क्रियापदथी बीजा पुरुषनुं बहुवचन ज वपरायछे. उदाहरणो
 उपरना वाक्यो ज छे.

जीवोना रक्षणमाटे घरमां माणसो
चंदरवा वांधेछे.

कुतरानो पडछायो पाणिमां पडेछे
अने तेथी ते भसेछे.

स्नेहथी पतंग दीवामां पडीने
मरेछे.

हुं संसारना पासथी क्यारे छूटीश.
हुं हर्षचन्द्र अने भगवान नामना
मारा बे मोटा बन्धुओने सदा
प्रणमीश. ✓

मारो नानो सहोदर झवेर आज-
काल अभ्यास करेछे.

हरगोविन्द-त्रिभुवन-मणिलाल
जयचंद अने पानाचंद नामना
मारा सघळा मित्रो मने प्रत्येक
धर्मकार्यमां यादकरसे तथा
प्रेरसे.

मारो उपर दलीचन्द प्रीतिवाळो
विद्यार्थी छे.

पाठशालामां रहेता सघळा छात्रो-
ने हुं भाइ तुल्य मानुंछुं.

जीविराज नामना मारा पिताए मने
केटलीएक सारी क्रियाओ कर-
वामाटे बालपणमां शिखव्युं.

उत्तमा नामनी मारी माताए मने
घणा स्नेहथी पोते कष्ट सहाने
पण मोटो कर्यो.

जगजीवन (ण) नामना शिक्षके मने
भापानुं ज्ञान आप्युं.

विजयधर्म सूरिनामना गुरुअे मने
सर्वत्र सुखने आपचार धर्मने
शिखडाव्यो.

हुं तेओ सघळानो उपकार कदी
पण भूलीश नहि.

हुं सघळाने प्रार्थुंछुं के आ पुस्तक
भणवाना समये सौए हंस
तुल्य थवुं जोइए.

सज्जनो मारा उपर प्रसन्न थाओ.

पाठ ३० मो.

संस्कृत (शब्दो) उपरथी प्राकृत (शब्दो) वनाववाना
सामान्य नियमो.

(१) वे स्वरोनी वघे आवेला ' क्, ग्, च्, ज्, त्, द्, प्, य्, व् ';

व्यञ्जनोनो लोप थायछे. जेम-सं०- प्रा० सं०- प्रा०-

अपवाद-अ अथवा आ थकी पर 'पू' नो लोप थतो नथी जेम- सं०-शाप:- सावो.	}	लोक:- लोओ.	गदा- गया.
		नगरम्- नयरं.	रिपु.-रिऊ(रिवु).
		कच:- कयो.	प्रिय:- पिओ.
		गज:- गयो.	लावण्यं-लायणं.
		वितानं-विआणं.	

- (२) पूर्वना नियम प्रमाणे क् विगेरे व्यञ्जनोनो लोप कर्या बाद तेना पछीनो 'अ अथवा आ' जो 'अ अथवा आ' थकी पर आवतो होय तो तेने ठेकाणे अनुक्रमे 'य के या' मूकाय छे. जेम- गज:- गयो; पाद:- पायो; गदा- गया; वाचा- वाया.
- (३) बे स्वरनी वच्चे आवेला 'ख्, घ्, थ्, ध्, भ्' नो 'ह्' थायछे. जेम- मुखं- मुहं; मेघ:- मेहो; नाथ:- नाहो, बधिर:-बहिरो, क्षोभ:- खोहो.
- (४) बे स्वर वच्चे आवेला ट्, ठ्, ड्, न्, प्, फ्, व्, नो अनुक्रमे ङ्, ढ्, ल्, ण्, व्, भ्, ऋ (अथवा ह्), तथा व् थाय छे. जेम- घट:- घडो; पीठं- पीढं; गरुड:- गरुलो; मदन:- मयणो; कूप:- कूवो; रेफ:- रेभो, मुक्ताफलं- मुक्ताहलं; अलावू:- अलावू.
- (५) शब्दनी आदिमां आवेला 'न्' नो 'ण्' विकल्पे थायछे. जेम- नर:- णरो, नरो.
- (६) शब्दनी आदिमां आवेला 'य' नो 'ज्', अनुस्वारथी पर आवेला 'ह्' नो घ् अने ङ्स्व स्वर थकी पर आवेला थ्य्, प्स्, श्च्, त्स् नो 'छ्' थायछे. जेम- यम:- जमो; संहार:- संहारो; पथ्यं- पच्छं; अप्सरा:- अच्छरा; पश्चात्-पच्छा; उत्साह:-उच्छाहो.

* 'फ्' नो कोइ कोइ प्रयोगोमा 'भ्' थायछे, अमुकमा 'ह्' थायछे. अने अमुक अमुक प्रयोगोमा भ् अथवा ह् वच्चे थायछे. माटे आ कार्य करती वखते प्रयोगो उपर ध्यान राखवुं.

(७) प्राकृतमां क्ष्नो ख्; श्, ष्नो स्; ह्, र्थ्, य्नो ज्; स्त्
 नो थ्; ष्प्, स्प्नो फ्; म्न्, ज्ञ्नो ण्; न्मनो म्; इम्,
 क्मनो प् अने ष्ट्नो ठ् थायछे. जेम--क्षयः-खयो; शब्दः-
 सहो, कपायः-कसायो; मद्यं-मज्जं; भार्याः-भज्जा;
 जय्यः-जज्जो; स्तुति-थुई; निष्पावः-निष्पावो, बृहस्पतिः-
 वुह्स्फई; निम्नं-निष्णं; ज्ञानं-णाणं; मन्मथः-वम्महो;
 कुड्मलं-कुंपलं, रुक्मिणी-रुप्पिणी; कष्ट-कट्टं.

अपवादः—

- (१) समस्त, तथा स्तम्ब शब्दनी अन्दर स्त्नो थ् यतो नथी;
 जेम-समत्तो, तम्बो.
- (२) उष्ट्र, इष्टा तथा संदिष्ट; फक्त आ व्रण शब्दोनी अन्दर
 ष्ट्नो ठ् यतो नथी. जेम-उष्ट्रो, इष्टा, संदिष्टो.
- (८) ग्मनो म् तथा ह्नो भ् विकल्पे थायछे; जेम-युगमं-जुम्मं,
 जुगं; विह्वलः-विव्वलो, विहलो.
- (९) श्न्, ण्ण, स्न्, ह्, ह्, क्ष्ण्नो ण्ह् थायछे; जेम-प्रश्नः-
 पण्हो; विष्णुः-विण्हू; स्नातः-ण्हाओ; वह्निः-वण्ही; पूर्वा-
 हः-पुव्वण्हो; तीक्ष्ण-तिण्ह.
- (१०) श्म्, ष्प्, स्म्, ह्न्नो म्न् थायछे, तेमज ह्नो ल्ह् थायछे.
 जेम-कुश्मानः-कुम्हाणो; ग्रीष्मः-गिम्हो; विस्मयः-विम्ह-
 यो; ब्रह्मा-वम्हा, आहाद-आल्हायो.
- (११) (अ) कोइपण व्यञ्जननी पूर्वमां जोडायेलो क्, ग्, द्, इ,
 त्, द्, प्, श्, प्, स्, जिह्मामूलीय (ः), तथा उपध्मानीय
 (०) नो लोप थायछे. जेम-भुक्तं-भुत्त; दुग्धं-दुद्धं; कद्-
 फलं-कप्फल; खड्गः-खग्गो; उत्पलं-उप्पलं; सुद्वरः-मु-
 गारो; सुप्तः-सुत्तो; निम्बलः-निम्बल्लो; निष्कुरः-निट्टु-

२. आर्हे चाल्ल पाठनो नियम ६ द्दो लागतो नथी.

रो; स्वलितः - खलिओ; दुःखं - दुक्खं; अन्तःपातः - अन्तप्पाओ.

(ब) कोइपण व्यञ्जन थकी पर जोडायेला म्, न्, य् लोपायछे. जेम- युग्मं- जुग्गं; नमः- नग्गो; श्यामा- सामा.

(क) जोडाक्षर मांहेला ' ल्, व्, (व्) तथा र् ' सर्वत्र लोपायछे. जेम- उल्का- उक्का, श्लक्ष्णं- सण्हं, शब्दः- सद्दो; उल्वणं- उल्लणं, पक्कं- पक्कं, वर्गः- वर्गो. चक्रं- चक्कं.

(ड) ' द्र ' मां रहेलो ' र् ' विकल्पे लोपायछे समुद्रः- समुद्दो, समुद्रो. तेमज ' ज्ञ ' (ज्ञ्) नी अंदर व् नो लोप विकल्पे थायछे, जेम- जाणं, गाणं.

(१२) (अ) दीर्घ स्वर तथा अनुस्वार सिवाय बाकीना स्वर तथा व्यञ्जन पछी आवेला र् तथा ह् सिवायना शेष (संयुक्त व्यंजन मांहेना एकनो लोप थइ जवार्थी जे एक व्यंजन बाकी रहे ते) व्यंजननो तथा आदेश (अमुक एक व्यंजनना स्थानमां कोइ वीजो व्यंजन थाय ते) व्यंजननो द्विर्भाव थायछे. उदाहरण- शब्द - सद्दो; पुष्पं- पुप्फं. प्रत्युदाहरण- स्पर्शः- फासो; सिंहः- सिंघो. ब्रह्मचर्यं- बम्हचेर्यं; विह्वलं- विह्वलो.

(ब) आ नियम समासनी अंदर विकल्पे लागे छे, जेम- कुसुम प्रकरः- कुसुमप्पयरो, कुसुमपयरो, देवस्तुतिः- देवत्थुई, देवथुई.

(क) ' (अ) ' नियम प्रमाणे द्विर्भावार्थी थएला " ख्व्, छ्व्, ट्व्, थ्व्, फ्व्, ध्व्, झ्व्, ढ्व्, ध्व्, भ्भ्ना स्थानमां अनुक्रमे क्व्, च्व्, ट्व्, त्व्, प्व्, ग्व्, ज्व्, ड्व्, द्ध्व् तथा व्म्, थायछे. जेम- व्याख्यानं वक्खाणं, मूर्च्छा-मुच्छा, कष्टं-कट्टं; तीर्थं- तित्थं; पुष्पं-पुप्फं, व्याघ्रः-वग्घो, निर्झरः-निज्झरो; वृद्धः-वुद्धो; निर्धनः-निद्धणो, निर्भरः-निव्वभरो.

- (१३) दरेक (संस्कृत) शब्दना अन्तनो व्यंजन (प्राकृतमां) लो-
पायछे; जेम-- यशस्-जसो.
अपवाद- व्यंजनान्तस्त्रीलिङ्ग नामोना अन्तनो ' आ ' अथवा ' या ' तथा रकारान्त स्त्रीलिङ्ग नामोना अन्तनो ' रा ' थायछे. अने त्थार वाद तैथार थयेलो शब्द आवन्त नहि पण आकारान्त गणाय छे. जेम--सरित्-सरिआ, सरिया; गिर्-गिरा.
- (१४) दामन्, शर्मन्, चर्मन्, शिरस्, नभस्, श्रेयस्, वचस्, सुमनस्, सिवायना नकारान्त तथा सकारान्त नामो पुंलिङ्गमां थायछे. जन्मन्-जम्मो; मर्मन्-मम्मो; तमस्-तमो.
- (१५) श्, ष्नी अंदर, ' श् ' तथा ष्नी पूर्वे ' इ ' आवेछे. जेम परामर्श.-परामरिसो; वर्ष-वरिसं.
- (१६) ह्, तथा संयुक्तल् (ल्नी पूर्वमां व्यंजन होय त्तारे) नी अंदर ह्, तथा ल्नी पूर्वमां ' इ ' मूकायछे; गर्हा-गरिहा; प्लोष.-पिलोसो.

पाठ ३१ मो.

समास.

समास एटले संक्षेप अर्थात् घणां पदोनुं जे एकपद करवुं ते.

बहुव्रीहि (बहुव्रीहि).

जे समासमां समास करातां पदोना वाच्य सिवाय अन्य कोइ अर्थ प्रधान होय तेनुं नाम बहुव्रीहि समास कहेवामां आवेछे. जेमके-चडिओ आसो जेण सो चडिआसो.

चडिओ सुंदरो आसो जेण सो चडिअसुंदरासो.

पावेण सह जो सो सपावोः॥

* बहुव्रीहि समासमा आवेला ' सह ' शब्दको ' स ' आदेश पण थायछे

तत्पुरिसो (तत्पुरुष) .

जे समासमां समास करातां बे पदमांनुं पाछळुं पद प्रायः करीने प्रधान होय तेनुं नाम तत्पुरिस समास कहेवाय छे जेमके—

रायस्स नयरं—रायनयर, * न धम्मो अधम्मो, न इसी अनिसी; विगेरे. वळी आ तत्पुरुष समास दरेक विभक्ति साथे थायछे.

कम्मधारय (कर्मधारय) .

आ समासमां समास करातां बे पदो विशेष्य अने विशेषण होवां जोइअे. जेमके— गुरू च विजयधम्मसूरी च गुरुविजयधम्मसूरी, मित्तं च पानाचन्दो च मित्तपानाचन्दो.

दंद (द्वन्द्व) .

आ समासमां समास करातां पदोनी सहोक्ति होवि जोइअे, वळी आज समासमां चकार वधारे वपरायछे. जेमके—

वडा अ लिम्बा अ वडलिम्बा इत्यादि.

आ समासो माटे वधारे वधारे वातो (पूर्वनिपात—एकशेषादि) श्रीहैमसंस्कृतशब्दानुशासनथी जाणवा जिज्ञासुओने भलामण छे.

शब्दो.

पंगुल—वि—पांगळो.

शीलड्ढ—वि—शीलाढ्य, शीलयुक्त.

पाणिवह—पुं—प्राणिवध.

सेअम्बर—पुं—श्वेताम्बर.

आसंवर—पुं—दिगम्बर.

बुद्ध—पुं—बुद्ध.

समभावभाविअप्प—वि—शांतात्मा.

संदेह—पुं—शंका.

भागि—वि—भागवाळो.

खर—पुं—गधेडो.

सुग्गइ—स्त्री—सारी गति.

दारिद्—न—दारिद्र्य.

निम्ब—पुं—लींबडो.

अंगंतसुहावह—वि—एकळुं

सुख देनार.

पहुअत्तण—न—ऐश्वर्य.

* आ ' न ' पळी जो व्यंजनादि नाम आवे तो ' न ' नो ' अ ' करवो अने खरादि नाम आवे तो ' न ' नो ' अनू ' करवो.

भगवई-स्त्री-भगवती.
 अहिंसा-स्त्री-अहिंसा.
 पंथ-पुं-रस्तो.
 पराभव-पुं-पराजय.
 जणणी-स्त्री-माता.
 जइधम्म-पुं-साधुनो धर्म.
 रक्खण-न-रक्षण.
 पवेस-पुं-प्रवेश.
 सम्मदिट्ठि-पुं-सारी दृष्टिवालो.
 गहिअव्वयभंग-पुं-लीधेल व्रतनो भंग.
 खन्ति-स्त्री-क्षमा.
 महाविज्जा-स्त्री-मोटी विद्या.
 दुरिअ-न-पाप.
 विकहा-स्त्री-विकथा.
 पञ्चमी-स्त्री-पांचमी.
 क्रिया-स्त्री-क्रिया.
 चन्दणभारवाहि-वि-चंदननो
 भार वहनार.
 परोवयारकरणिकतालिच्छ-वि-
 परोपकारमाज तत्पर.
 जम्बूदीव-पुं-जम्बूद्वीप.
 दीव-पुं-वेट.
 विदेह-पुं-क्षेत्रनुं नाम.
 खेत्त-न-क्षेत्र.
 अपरिमिअ-(भूत-कृ)वि-नहि मापेल.
 निहाण-न-निधान.
 अणुगारि-वि-अनुकरण करनार.

नवरि-अ-किन्तु.
 परयण-पुं-पर माणस.
 पलालपूल-पुं-घासनो पूळो.
 निग्गह-पुं-दंड.
 भव-पुं-संसार.
 कणअकोडि-स्त्री-सोनानी क्रोड.
 वंभव्वय-न-ब्रह्मचर्य.
 फलविवाअ-पुं-फल परिणाम.
 सया-अ-हमेशा.
 पांडित्त-न-पांडित्य.
 निमित्तमित्त-अ-निमित्तमात्र.
 धाराहय-वि-धाराथी हृणायेल.
 पलोअन्त-(वर्त-कृ) वि-जोतो.
 विहिकय-वि-कर्मथी करेल.
 सयण-पुं-स्वजन.
 मच्छ-पुं-माछळुं.
 उच्छलिअ-(भूत-कृ)वि-उच्छलेळुं.
 आरत्त-वि-खूव लाल.
 समर-न-युद्ध स्थळ.
 उसभदत्त-पुं-विशेषनाम.
 सिरीकन्ता-स्त्री-विशेषनाम.
 निरुवम-वि-अनुपमेय.
 चन्द्राणणविमाण-न-चन्द्रानन
 नामनुं देवघर.
 आउअ-न-आवरदा.
 चुअ-(भूत-कृ)वि-च्युत, चवेल.
 सुद्-पुं-शुद्र.

भूअ-(भूत-कृ) वि-भूत, थयेळुं.
 जयउर-न-ते नामनुं नगर.
 भाअ-पुं-भाग.
 सुखव-वि-सारा रूपवाळुं.
 नेवत्थ-न-नेपथ्य.
 दार-पुं-स्त्री. (बहुवचनांत).
 किलीव-पुं-क्लीव, नपुंसक.
 अववाय-पुं-अपवाद, निन्दा.
 भासण-न-बोलवुं.
 अवहरण-न-चोरवुं.
 संकुचिअ-(भूत-कृ)वि-संकोच वाळुं.
 वग्ग-पुं-समूह.
 निसिअ-(भूत-कृ) वि-तीक्ष्ण.
 निद्वलिअ-(भूत-कृ)वि-तोडी नांखेल.
 दरिअ-(भूत-कृ) वि-मानी.

केसर-पुं-केसराः
 सडा-स्त्री-सटा.
 आपिंगल-वि-थोडुं पीळुं.
 लेहा-स्त्री-रेखा.
 पिहुल-वि-पृथुल, पहोळुं.
 महिलायण-पुं-स्त्रीसमूह.
 सुवाट्टिअ-(भूत-कृ)वि-सुवृत्त.
 कटिअड-पुं-कटितट, कडनो भाग.
 आवलिअ-(भूत-कृ)वि-वळेळुं.
 सुपइट्टिअ-(भूत-कृ)वि-सुप्रतिष्ठित.
 संठाण-न-संस्थान.
 किसोरग-पुं-वच्चुं.
 अहिराम-पुं-सुन्दर.
 बोहि-न-सम्यक्त्व.

पाठ ३२ मो.

अलसो होइ अकज्जे पाणिवहे पंगुलो सया होइ ।
 परनिन्दासु य बहिरो जं चान्धो परकलत्तेसु ॥ १ ॥
 ते कहं न वंदणिज्जा ख्वं दद्वूण परकलत्ताणं ? ।
 धाराहयव्व वसहा वच्चन्ति मही पलोअन्ता ॥ २ ॥
 सेअंबरो य आसंबरो य बुद्धो अ अहव अन्नो वा ।
 समभावभाविअप्पा लहेइ मुखं न संदेहो ॥ ३ ॥
 सव्वाओ वि नईओ कमेण जह सायरम्मि निवडन्ति ।
 तह भगवइं अहिंसं सव्वे घम्मा संमिल्लन्ति ॥ ४ ॥
 जाव जरा न पीडइ वाही जाव न वड्ढइ ।

जाव इंदिआ न हाअन्ति ताव धम्मं समाचर ॥ ५ ॥

पंथसमा नत्थि जरा खुहासमा वेअणा नत्थि ।

मरणसमं नत्थि भयं दारिदसमो पराभवो नत्थि ॥ ६ ॥

मूलं धम्मस्स दयाऽसेसजीवाणं सा होइ जणणी ।

जं तसथावरजीवाणं रक्खणं जइधम्मो होइ ॥ ७ ॥

वरमग्गिम्मि पवेसो वरं विसुद्धेण कम्मणा मरणं ।

मा गाहिअव्वयभंगो मा जीविअं खलिअसीलस्स ॥ ८ ॥

को चक्कवट्टिरिद्धि चयिउं दासत्तणं समाभिलसइ ? ।

को व रयणाइं मोत्तुं परिणेहइ उवलखंडाइं ? ॥ ९ ॥

लब्भइ सुरसामित्तं लब्भइ पहुअत्तणं न संदेहो ।

एगं नवरि न लब्भइ दुल्लहरयणं च सम्भत्तं ॥ १० ॥

निन्दपसंसासु समो समो अ माणावमाणकारीसु ।

समसयणपरयणमणो सामाइअसंगओ जीवो ॥ ११ ॥

आणाइ तवो आणाइ संजमो तह य दाणमाणाए ।

आणारहिओ धम्मो पलालपूलुव्व पडिहाइ ॥ १२ ॥

रण्णो आणाभंगे इक्कुच्चिय होइ निग्गहो लोअे ।

सवण्णुआणाभंगे अणंतसो निग्गहो होइ ॥ १३ ॥

जह भोयणमविहिकयं विणासए विहिकयं जिवावेइ ।

तह अविहिकओ धम्मो देइ भवं विहिकओ मुक्खं ॥ १४ ॥

जो देइ कणयकोडिं अहवा कारेइ कणयजिणभवणं ।

तस्स न तत्तिअपुण्णं जत्तिअं वंभव्वये धरिअे ॥ १५ ॥

सीलं कुलआहरणं सीलं रूवं च उत्तिमं होइ ।

सीलं चिअ पडित्तं सीलं चिअ निरुवमो धम्मो ॥ १६ ॥

वरं वाही वर मच्चू वरं दारिदसंगमो ।

यरमरणवासो अ मा कुमित्ताण सगमो ॥ १७ ॥

अम्बस्स य निम्बस्स य दुण्हं पि समागयाइं मूत्याइं ।

संसगेण विणट्ठो अम्बो निम्बत्तण पत्तो ॥ १८ ॥

उत्तिमजणसंसग्गो सीलदरिहं पि कुणइ सीलड्ढं ।
जह मेरुगिरिविलग्गं तणं पि कणगतणमुवेइ ॥ १९ ॥
जयणा अ धम्मज्जणणी जयणा धम्मस्स पालणी चेव ।
तववुद्धिढ्ढकरी जयणा एगन्तसुहावहा जयणा ॥ २० ॥
कोहो पीई पणासेइ माणो विणयनासणो ।
माया मित्ताणि नासेइ लोहो सव्वविणासणो ॥ २१ ॥
खन्ती सुहाण मूलं मूलं धम्मस्स उत्तिमा खन्ती ।
हरइ महाविज्जा इव खन्ती दुरिआहं सव्वाहं ॥ २२ ॥
मज्जं विसयकसाया निद्दा विकहा पंचमी भणिआ ।
एए पंच पमाया जीवं पाडन्ति संसारे ॥ २३ ॥
हय नाणं कियाहीणं हया अन्नाणओ किया ।
पासंतो पंगुलो डड्ढो धावमाणो अ अन्धओ ॥ २४ ॥
सव्वो पुव्वकयाणं कम्माणं पावअे फलविवायं ।
अवसाहेसु गुणेसु अ निमित्तमित्तं परो होइ ॥ २५ ॥

जहा खरो चंदणभारवाही

भारस्स भागी न हु चन्दणस्स ।

एवं खु नाणी चरणेण हीणो

भारस्स भागी न हु सुग्गईए ॥ २६ ॥

को कस्स इत्थ सयणो ?

को वा परो भवसमुद्दममणाम्मि ?

मच्छुव्व भमन्ति जीवा

मिलन्ति पुण जन्ति अइदूरं ॥ २७ ॥

पाठ ३३ मो.

कहा*

अस्थि इहेव जम्बूदीवे दीवे, अवरविदेहे खेत्ते, अपरिमिअगुण-
निहाण, तिअसपुरवराणुगारि उज्जाणारामभूसिअं, समत्तमेइणितिलय-
भूअं, जयउरं नाम नगरं ति । जत्थ सुखुवो, उज्जलनेवत्थो, कला-
विअक्खणो, लज्जालुओ महिलायणो । जत्थ य परदारपरिभोअम्मि
किलीवो, परच्छिद्दावलोअणम्मि अन्धो, पराववायभासणम्मि मूओ,
परदब्बावहरणम्मि संकुचिअहत्थो. परोवयारकरणिकतल्लिच्छो पुरिस-
वगो । तत्थ य निसिअनिकड्ढिआऽसिनिइलिअदरिअरिवुहत्थिमत्थ-
उच्छलिअवहलरुहिराऽऽरत्तसमरभूमिभाओ राया नामेण पुरिसदत्तोत्ति ।
देवी य से सयलन्तेउरप्पहाणा सिरीकन्ता नाम ।

सो इमाए सह निरुवमे भोए भुज्जीअ । इओ अ सो चन्दाण-
णविमाणाहिवई देवो अह आउसं पालिऊणं तओ चुओ सिरीकन्ताए
गन्धे उववत्तोत्ति । दिट्ठो य णाए सुविणयम्मि तीए चेव रयणीए
निद्धूमसिहिसिहाजालसरिसकेसरसडाभारभासुरो, विमलफलिहमणिसि-
लानिहसहंसहारधवलो, आपिंगलसुपसन्नलोअणो, मिअंकसरिसनिग्गय
दाढो, पिहुलमणहरवच्छत्थलो, अइतणुअमज्झभाओ, सुवट्ठिअकट्ठि-
णकडिअडो, आवलिअदीहलंगूलो, सुपट्ठिओसंठाणो, किं बहुणा ः
सव्वंगसुदराहिरामो सीहकिसोरगो वयणेण उअरं पविसमाणोत्ति ।

इअ बुद्धीए बुहप्फईणं पिव समत्तसत्थत्रिसारद-जइणायरिआणं
गुरुसिरीविजयधम्मसूरीणं सावगसीसेण, तहय नाणाऽऽदाणनिआ
णाणं अमयसाहुवयणाण पूअणिज्जपायपउमजुगलणं सिरीहरिसचन्द-
भगवन्तवन्धुणं लहुसहोअरेण, तह य वलहानयरनिवासिसयलसेट्ठिसे-
ट्ठजीवरायपुत्तेण, तह य सीलालंकारधारिणीए उत्तमाए उत्तमामायाए
उयरजायेण त्रेचरेण कासीए पुरीए विक्रममुणि-रस निहि-भूमि-१९६७

* तित्थयरकप्पेण भगवया गुरुगुरुणा सिरीहरिभइसूरीणा विग्गआए समरा-
इक्खणाए आदिम ।

वासे जित्ठमासम्भि पुण्णिमादिणे सुक्कवासरे अप्पपरोवयारत्थमिणं पुत्थयं
समात्थिअं ।

सिद्धाणं बुद्धाणं पारगयाणं परंपरगयाणं ।

लोअग्गमुवगयाणं नमो सया सव्वासिद्धाणं ॥ १ ॥

मम मंगलमरिहन्ता सिद्धा साहू सुअं च धम्मो य ।

सम्महिट्ठी देवा दिन्तु समाहिं च वोहिं च ॥ २ ॥

खामेमि सव्वजीवे सव्वे जीवा खमन्तु मे ।

मित्ती मे सव्वमूअेसु वेरं मज्झं न केणइ ॥ ३ ॥

अज्जिअं मइ पुण्णं जं गंथस्सेमस्स किईए ।

जिणाणं गयदोसाणं तेण णेहोत्थु सासणे ॥ ४ ॥

इअ पत्थेइ-
वेचरो ।



कोशः ।

अ

अ- अ- अने.
 अद्धार- पुं- अतीचार.
 अद्दच्छ- जवुं.
 अद्दसरिअ- न- ऐश्वर्य.
 अंगण- न- आंगणुं.
 अंगि- पुं- शरीरवाळो.
 अंगुअ- न- फलविशेष.
 अंगुम्- पूरवुं.
 अतप्पाय- पुं- अन्तःपात.
 अतर- वि- बीजु.
 अंतेउर- न- अंत.पुर.
 अंतेवासि- पुं- शिष्य.
 अंधु- पुं- कूवो.
 अंव- पुं- आंवो.
 अंव- न- केरी
 अंवा- स्त्री- माता
 अवादास- पुं- विशेषनाम.
 अंबिल- वि- खाटुं.
 अंबिलिआ- स्त्री- आंबली.
 अंस- पुं- भाग
 अंसु- न- आंसु.
 अ+ इद्- रोवुं.
 अ+ क्स्विच्- फेकवुं.
 अक्खोद्- तलवार खेंचयी.
 अक्खंडल- पुं- इन्द्र
 अगणि- पुं- अग्नि
 अगाए- वि- बंधु.
 अगला- स्त्री- अर्गला.
 अगवाद्- पूरवुं.

अच्च्- पूजवुं.
 अच्च्- वेसवुं.
 अच्छरसा- स्त्री- अप्सरा.
 अच्छि- न- आंख.
 अज्ज- पुं- वैश्य, आर्य.
 अज्ज- अ- आज्ञे.
 अज्जा- स्त्री- साध्वी.
 अज्जू- स्त्री- सासू.
 अट्ट- वि- आठ.
 अट्टारह- वि- अटार.
 अट्टावयसंठविअरुव- वि- अष्टा-
 पदमां छे मूर्ति जेती.
 अट्टि- न- हाडकुं.
 अणग- पुं- कामदेव.
 अणुअर- पुं- सेवक
 अणु+ कुण्- अनुकरण करवुं
 अणुगारि- वि- अनुकरण करनारं.
 अणु+ जाण्- आज्ञा आपवी.
 अणुट्टाण- न- विधि.
 अणु+ प्प+ विस्- प्रवेश करवो.
 अणुराग- पुं- प्रीति.
 अणुराय- पुं- स्नेह.
 अणु+ रंध्- तात्रे यवुं.
 नणु+ ह्व- अनुभववुं.
 अण्ण- वि- बीजुं.
 अण्णणं- क्रियावि- परस्पर.
 अण्णर- वि- वेमांवी एक.
 अण्णहा- अ- अन्यथा.
 अण्णारेच्छ- वि- बीजा जेजुं.
 अण्णणं- क्रियावि- परस्पर.

अत्तो- अ- अहिंथी.
 अत्थ- पुं- पैसो.
 अत्थ- अ- अहिं.
 अदिन्नादाण- न- अदत्तादान.
 अद्ध- पुं- मार्ग
 अद्वाण- पु- मार्ग.
 अपरिमिअ- वि- माप वगरनुं.
 अपुणरावित्ति- न- ज्यांथी फरीथी
 न अवाय ते.
 अप्प- पुं- आत्मा
 अप्प- त्रि- अल्प
 अप्पकेर- वि- आपणुं.
 अप्पज्ज- वि- आत्मज्ञ.
 अप्पडिहयसासण- वि- अनुल्लंघ्य
 छे शासन- जेनुं
 अप्पणय- वि- आपणुं
 अप्पणो- अ- पोतानी मेळे
 अप्पविज्जा- स्त्री- आत्माविद्या.
 अप्प- आपणुं
 अप्पाह- सदेशो आपवो.
 अप्फुण्ण- वि- (भू-कृ) घेरायेलुं.
 अबुह- पुं- मूर्ख.
 अब्भय- पुं- अबरख.
 अब्भास- पु- अभ्यास.
 अब्भुट्ठिअ- वि- उठेलुं.
 अब्भुत्त- न्हावुं.
 अमच्च- पुं- मन्त्री.
 अमय- न- मोक्ष, अमृत.
 अम्मो- अ- आश्रय
 अम्हारिच्छ- वि- अमारा जेवुं.
 अम्हेच्चय- वि- अमारं.
 अयल- वि- अचल.
 अररि- न- कपाट
 अरहन्त- पु- जिनदेव.

अरिहन्त- पुं- जिनदेव.
 अरुअ- वि- रोगवगरनुं.
 अरुहन्त- पुं- जिनदेव.
 अलं+ कुण्- शणगारनुं.
 अलाज- स्त्री- तुंबडी
 अलि- पुं- अमर
 अलिअ- न- जूठुं, मृपा.
 अल्ल- वि- भीनुं.
 अल्लिह- मेळववुं.
 अल्लिव- आपणुं.
 अल्ली- आलिंगवुं.
 अव+इक्ख- अपेक्षवुं.
 अवत्था- स्त्री- अवस्था.
 अवदाय- वि- धोलुं
 अव+ मण्- अपमान करवुं.
 अवर- वि- बीजुं
 अवराह- पुं- अपराध
 अव+लंब- आश्रय लेवो.
 अवचाय- पुं- अपवाद.
 अवसर- पुं- समय
 अवह- कृपा करवी.
 अवह- रचवुं
 अवहरण- न- हरवुं.
 अस्- थवुं, होवुं
 असाणि- पुं- वज्र
 असहहण- न- अश्रद्धा.
 आसि- पुं- तरवार
 असिविण- पुं- देव
 असुद्ध- वि- अशुद्ध
 अहम- वि- नीच
 अहर- वि- बीजुं
 अहिपच्चुअ- आववुं
 अहिराम- वि- सुंदर.
 अहिरेम्- पूरवुं.

अहिवद्- पुं- अधिपति.
 अहिंसा- स्त्री- अहिंसा.
 अहीसर- पुं- तीर्थंकर
 अहुणा- अ- ह्यमणां.
 अहो- अ- नीचे

—०—

आ

आअ- वि- (भू-कृ) आवेलो.
 आअङ्- वापरवुं.
 आइग्- सूंघवुं.
 आइच्च- पुं- सूर्य
 आइरिअ- पुं- आचार्य.
 आउअ- न- आवरदा.
 आ+ गच्छ- आववुं
 आगमण- न- आववुं
 आगमण्यु- पु- आगमनो जाणनार
 आचारंग- न- सूत्रनुं नाम.
 आढव्- आरंभवुं
 आढिअ- वि- (भू-कृ)आदरेलुं.
 आणात्ति- स्त्री- जणाववुं.
 आणवण- न- जणाववुं.
 आणा- स्त्री- आज्ञा
 आणाभंग- पुं- आज्ञाभंग
 आणारहिअ- वि- आज्ञारहित.
 आणाल- पुं- हाथीने दांधवानो
 स्त्रीलो.
 आतव- पुं- तडको
 आ+ दर्- सम्मान आपवुं
 आपिगल- वि- पीळुं.
 आमय- पुं- रोग
 आमोअ- पुं- हर्ष.
 आयंव्- कपवुं
 आयक- पुं- रोग

आ+ यर्- आचरवुं
 आयर- पुं- आदर
 आयरिअ- पुं- आचार्य.
 आयरिस- पुं- आरिसो
 आयार- पुं- आचार, आकार
 आ+ रंम्- शरू करवुं
 आरंभ- पुं- आरंभ.
 आरत्त- वि- लाल.
 आ+ राह्- आराधवुं
 आराहणा- स्त्री- आराधना.
 आलुंख- वळवुं
 आवज्ज- न- वाजुं
 आवण- पुं- वजार
 आवणिअ- पुं- सोढागर
 आवलिअ- वि- वळेलुं.
 आत्त- पुं- घोडो
 आसण- न- आसन
 आसम्बर- पुं- दिगंबर, नागो.
 आसिसा- स्त्री- आशिप
 आ+ हर्- आहार करवो.
 आहरण- न- आभरण, घरेणुं

—:०:—

इ

इअ- अ- ए प्रमाणे.
 इअर- वि- वीजुं.
 इइ- अ- ए प्रमाणे.
 इंगाल- पुं- अंगारो
 इंगिअज्ज- वि- इंगित जाणनार.
 इंद- पुं- इन्द्र
 इंदविजय- पु- विदोष नाम.
 इंदिअ- न- इन्द्रिय.
 इंदु- पुं- चन्द्र
 इक्क- वि- एक.

इच्छ्- इच्छवुं.
 इच्छा- स्त्री- इच्छा.
 इष्टा- स्त्री- इष्ट.
 इत्थी- स्त्री- स्त्री
 इवम- पुं- पैसादार.
 इसि- पुं- ऋषि.
 इहरा- अ- इतरथा.

—XX—

इ

ईसर- पुं- ईश्वर
 ईहा- स्त्री- इच्छा.

उ

उभर- न- पेट
 उभंत- पुं- समाचार.
 उउ- पुं- ऋतु
 उक्का- स्त्री- उल्का.
 उक्किष्ठ- वि- उत्कृष्ट
 उक्कोस- वि- उत्कृष्ट.
 उ+गघड्- उघाडवुं,
 उड्घ- उघवुं.
 उच्छ- पुं- बळद.
 उच्छलिभ- वि- उच्छलेलुं
 उच्छव- पुं- उत्सव
 उच्छाण- पुं- बळद.
 उच्छाह- पुं- उत्साह.
 उच्छु- पुं- शेरडी.
 उज्जाण- न- वाढी.
 उज्जोअगर- वि- प्रकाशक.
 उट्ट- पुं- उंट.
 उ+ट्टा- उठवुं.
 उट्टे- उठवु
 उण- अ- फरीने.

उणहीस- न- पाघडी.
 उत्तर- उतरवुं.
 उत्तर- वि- उत्तर.
 उत्थंघ्- अटकाववुं.
 उत्थल्ल्- उछळवुं.
 उत्तिम- वि- उत्तम.
 उत्तिमंग- न- माथुं.
 उद्ध- वि- उंचुं.
 उ+द्धुमा- खूव धमवुं.
 उ+प्पड्- उडवुं.
 उवम- वि- उंचुं.
 उम्बर- पुं- उंबरानुं क्षाड.
 उम्मत्थ्- सामे आववुं.
 उम्मिल्ल्- विकसवुं.
 उर- न- छाती.
 उरु- न- साथळ.
 उल्लर- कापवुं.
 उव+इ- पामवुं
 उवएस- पुं- उपदेश.
 उव+गच्छ्- पासे जवुं.
 उवज्झाय- पुं- उपाध्याय
 उव+दिस्- उपदेश देवो.
 उवमा- स्त्री- उपमा
 उवरि- अ- उपर.
 उवल- पुं- पापाण
 उवलखंड- न- पापाणनो टुकडो.
 उव+सप्प्- पासे जवुं.
 उव+सम्- शांत थवुं.
 उवसाम- पुं- उपशम.
 उवहार- पुं- भेट.
 उविंद- पुं- उपेन्द्र.
 उवेल्ल्- फेलावुं.
 उ+व्वि- उदास थवुं
 उसभदत्त- पुं- विशेष नाम.

उसह- पुं- वृषभ.

—*—

ऊ

ऊज्जाय- पुं- उपाध्याय.

ऊस- पुं- किरण.

ऊसल्- उल्लास.

—०—

ए

एआरह- वि- भगीभार.

एआरिच्छ- वि- एवो

एकइआ- अ- कोइ दिवस.

एकल- वि- एकलुं.

एकल- वि- एकलुं.

एकसरिभं- चालु कालमां

एकसि- कोई दिवस.

एकसिभं- कोई दिवस.

एग- वि- एक.

एगंत- पुं- एकान्त.

एगहुत्तं- अ- एकवार.

एण्हि- अ- हमणां.

एत्ताहे- अ- हमणां

एत्तिल- वि- एटलुं.

एत्थ- अ- अहिं.

एरावण- पुं- ऐरावण हाथी.

एवं- अ- एवी रीते.

—०—

ओ

ओग्गाल्- षागोलुवुं.

ओज्झर- पुं- झरो.

ओज्जाय- पुं- उपाध्याय.

ओ+वाह्- भवगाह्वुं.

ओसढ- न- औषध.

ओसह- न- औषध.

ओहरिअभर- वि- भार वगरनुं.
ओहीर्- उंघवुं.

—०—

क

क- वि- कुं

कइ- स्त्री- क्रिया

कइअव- न- कपट.

कइम- वि- केटलामुं

कइलास- पुं- एक पहाडनुं नाम

कइवाह- वि- केटलुं.

कउहा- स्त्री- दिशा.

कंकोड- पुं- कंकोडानु झाड.

कंख- इच्छुं.

कंटय- पु- कांटो.

कंथा- स्त्री- गोदडी.

कंदप्प- पुं- कामदेव.

कंबु- पुं- शंख.

कच्छा- स्त्री- काख.

कइद्- काडवुं, खेंचवुं.

कड- पुं- सादडी.

कडक्ख- पुं- क्रटाक्ष.

कडिअड- पुं- केडनो भाग.

कडुअ- वि- कडवुं.

कणअकोडि- स्त्री- कोडसोनैया.

कण्ण- पुं- कान.

कण्ह- पु- कृष्ण.

कत्ता- पुं- करनार.

कत्तार- करनार.

कत्तिअ- पुं- कार्तिकमास.

कत्तु- पुं- करनार.

कत्तो- अ- क्यांथी.

कत्थूरी- स्त्री- कस्तूरी.

कन्ना- स्त्री- कन्या.

कप्प- कल्पवुं
 कप्पपायव- पुं- कल्पवृक्ष.
 कप्पूर- पुं- कपूर.
 कम- पुं- परिश्रम.
 कमंडलु- पुं- कमंडल.
 कमन्ध- पुं- धड रहित शरीर.
 कमल- न- कमल
 कम्म- हजामत करवी.
 कम्म- न- कर्म.
 कम्मवखय पुं- कर्मनो क्षय.
 कम्मव्- उपभोग करवो.
 कम्मस- न- पाप.
 कयण्णु- पुं- कृतज्ञ
 कयपाव- वि- कर्तुं छे पाप जेणे
 कया- अ- वयारे.
 कर- करवुं.
 कररुह- पुं- नख.
 करिणी- स्त्री- हाथणी.
 करिस्- खेंचवुं.
 करीस- न- छाणुं.
 करेणु- पुं- हाथी.
 कलत्त- न- स्त्री.
 कलस- पुं- घडो, कलशयो.
 कला- स्त्री- कळा.
 कलाव- पुं- समूह.
 कलि- पुं- वलेश.
 कल्लाण- न- कल्याण.
 कवाल- न- कपाल.
 कवि- पुं- कवि
 कव्व- न- काव्य.
 कसण- वि- कालो.
 कह्- कहेवुं.
 कह- अ- केम.
 कहं- अ- केमं.

कहा- स्त्री- कथा.
 कहि- अ- वयां.
 काइअ- वि- शरीर संबंधी.
 काउसग्ग- पुं- कायोत्सर्ग.
 कारण- न- कारण.
 कास- वि- कृश
 कासव- पुं- एक ऋपिनुं नाम.
 काहल- वीकण.
 किच्चि- अ- कांडूपण.
 किच्च- न- कृत्य.
 किणो- अ- प्रश्नसूचक अव्यय
 कित्ति- स्त्री- कीर्ति.
 किया- स्त्री- क्रिया.
 किर- अ- निश्चय
 किरिआ- स्त्री- क्रिया.
 किरिया- स्त्री- क्रिया.
 किलिकिच्- रमवुं.
 किलिट्ट- वि- विलष्ट.
 किलीव- पुं- क्लीव, नपुंसक.
 किस- वि- दुर्बल.
 किसरा- स्त्री- खीचडी.
 किसाणु- पुं- अग्नि
 किसोरग- पुं- वच्चुं.
 कीणास- पुं- जम
 कील्- रमवुं.
 कुउहल- न- कुतूहल.
 कुंडल- न- कुंडल
 कुंपल- न- कमंडल
 कुंभार- पुं- कुंभार.
 कुक्कुड- पुं- कुकडो
 कुज्ज्- क्रोध करवो.
 कुठार- पुं- कुठार.
 कुण्- करवुं.
 कुप्प- क्रोध करवो.

कुमर- पुं- कुमार.
 कुमरी- स्त्री- कुमारी.
 कुलआभरण- न- कुळनुं आभूषण.
 कुलिगि- पुं- मिथ्यात्वी.
 कुला- स्त्री- धोरीयो.
 कूव- पुं- कुवो
 केजर- न- बाजूबंध.
 केत्तिल- वि- केटलुं
 केरिच्छ- वि- केवुं
 केल- न- केलुं
 केलास- पुं- कैलास पर्वत.
 केलि- स्त्री- फ्रीडा.
 केवलि- पुं- सर्वज्ञ
 केस- पुं- वाळ.
 केसर- पुं- केशर
 केसरा- स्त्री- केसरा(सिंहनो गुच्छो)
 कोआस् विकसवु
 कोउहल- न- कुतूहल
 कोऊहल- न- कुतूहल
 कौच- पुं- क्रौच पक्षी
 कौढ- वि- कुंठ, लंगडो.
 कौत- पुं- भालो
 कोक्क्- बोलवु
 कोट्टवाल- पुं- कोटवाल
 कोडिअ- न- कोडियुं.
 कोसंबी- स्त्री- कौशाम्बी नगरी.
 कोह- पुं- क्रोध

—:०:—

ख

खहर- न- खेरनुं लाकडुं
 खड्- तोडवु
 खग- पुं- पक्षी.
 खग्ग- पुं- तरवार.
 खान्ति- स्त्री- क्षमा.

खम्- खमवुं
 खमासमण- पुं- साधु
 खल- पुं लुच्चो.
 खलपु- वि- खलुं साफ करमार.
 खलिभसील- वि- खलित्तशील.
 खल्लिड- पुं- टालवाळो.
 खा- खावुं
 खाणु- न- खीलो.
 खार- पुं- क्षार.
 खासिअ- न- उधरस.
 खित्त- न- खेतर,शरीर.
 खिप्यं- अ- जलदी.
 खिर्- खरवु, झरवुं.
 खिव्- फेंकवुं.
 खीर- न- दूध.
 खुडिअ- वि- खंडित.
 खुब्भ- खळभळवुं.
 खुहा- (आर्प) स्त्री- भूख.
 खेद्द- रमवुं.

ग

गउरव- न- गौरव.
 गंगा- स्त्री- गंगा.
 गंती- स्त्री- शकट, गाडुं
 गच्छ- जवुं.
 गज्ज- गाजवुं.
 गण्ड- गुथवुं
 गङ्गा- स्त्री- खाडो.
 गहह- पुं- गधेडो.
 गढभ- न- गर्भ.
 गम्- जवुं
 गमण- न- जवुं
 गय- वि- (भू-कृ) गयेळुं.
 गयण- न- आकाश

गयदसण-वि- दांतवगरनो.
 गरल- न- विप.
 गरिह्- निंदवुं.
 गरिहा- स्त्री- निंदा.
 गरुवी- स्त्री- मोटी.
 गलोर्ह्- स्त्री- गलो.
 गवक्ख- पुं- गोखलो
 गहवह्- पुं- गृहपति.
 गा- गावुं.
 गामणि- वि- गामनो नायक.
 गारव- न- मोटाह्
 गाव- पुं- पत्थर.
 गावाण- पुं- पत्थर.
 गिज्झ्- ललचावुं
 गिम्ह- पुं- म्रीष्म ऋतु.
 गिरा- स्त्री- वाणी.
 गीभ- न- गीत.
 गुंछ्- पुं- गुच्छो.
 गुंज्- हसवुं.
 गुज्झ- न- गुह्य.
 गुम्म्- मुंझावुं.
 गुरु- वि- भारे, मोटुं.
 मुलल्- सारुं करवुं.
 गेंदुअ- पुं- दडो.
 गेज्झ- न- ग्राह्य
 गेण्ह्- ग्रहण करवुं
 गोवल- न- गोकुल.
 गोखीर- न- गायनुं दूध.
 गोवा- पुं- गोवाल.
 गोवाल- पुं- गोवाल.

—:०:—

घ

घंठिआ- स्त्री- झालर
 घट्ट- वि- घसेलु.

घड्- घडवुं.
 घड- पुं- घडो.
 घय- न- घी.
 घर- न- घर.
 घरिणी- स्त्री- स्त्री.
 घुम्म्- कंपवुं.
 घुसल्- मथवुं
 घुसिण- न- चंदन.
 घोट्ट्- पीवुं.
 घोडअ- (य) पु- घोडो.
 घोर- वि- भयंकर.
 घोस्- गोखवु.

—:०:—

च

च- अ- अने.
 च्च- अ- निश्चय.
 चइत्त- पुं- चैत्रमास.
 चउ- वि- चार.
 चउत्थ- वि- चोथुं
 चउहह-वि- चौद
 चउवीस- वि- चोवीस.
 चंचु- पुं- चांच.
 चंडाल- पुं- चंडाल.
 चंद- पु- चंद्र.
 चक्क- न- चक्र, पैडुं.
 चक्कवट्टि- पुं- चक्रवर्ती.
 चक्खिअ- वि- चाखेलुं.
 चच्चर- न- चोक.
 चड्- चडवुं.
 चन्दिमा- स्त्री- चंद्रिका.
 चम्म- न- चामडुं
 चय्- छोडवुं
 चरण- पु- पग.
 चरण- न- चारित्र.

चल- चालवुं.
 चलन- पुं- पग.
 चल्- चालवुं.
 चव्- चववुं.
 चविडा- स्त्री- लापोट.
 चाइ- पुं- त्यागी
 चाउरन्त- न- चारगतनुं नाशक
 चारण- पुं- चारण, भाट.
 चाव- पुं- धनुष.
 चिह्- रोगनो प्रतीकार करवो.
 चिण्- एकठुं करवुं.
 चिन्ध- न- चिह्न.
 चिरं- अ- लांबो वखत.
 चिलाय- पुं- भिछ.
 चुण्- एकठुं करवुं.
 चुम्ब- चुंबवुं
 चुलचुल्- फरकवुं.
 चेहअ- न- चैत्य, मंदिर.
 चेल- न- वख
 चोप्पह्- चोपडवुं.
 चोर्- चोरवुं

छ

छ- वि- छ
 छउम- न- फपट
 छंड- पुं- छंद.
 छज्- शोभवुं- छाजवुं
 छण- पुं- उत्सव.
 छत्त- न- छत्र
 छप्पय- पुं- भमरो.
 छम्मुह- पुं- यक्षनुं नाम.
 छय- वि- तूटेल.
 छल्ली- स्त्री- छाल,
 छार- वि- खार...

छाल- पुं- बकरो.
 छाली- स्त्री- बकरी.
 छाव- पुं- बालक.
 छाही- स्त्री- कांति.
 छिद्- कापवुं, छेदवुं.
 छिअ- न- छोक
 छिहा- स्त्री- स्पृहा.
 छीर- न- दूध
 छुंद्- आक्रमण करवुं.
 छुर- पुं- अस्तरो, छरो
 छुव्- स्पर्श करवो.
 छुहा- स्त्री- मूख.
 छुहा- स्त्री- अमृत, सुधा.

ज

ज- वि- जे.
 जअद्- उतावल करवी.
 जइ- पुं- साधु.
 जउ- न- लाख.
 जंत- न- यंत्र.
 जंतु- पुं- जीव
 जंबूदीव- पुं- जम्बूद्वीप.
 जँउणा- स्त्री- यमुना नदी.
 जक्ख- पुं- यक्ष.
 जग- न- जगत्.
 जग्- जागवुं.
 जडिअ- वि- संबद्ध.
 जडिल- वि- जटावाळो
 जड- वि- (भू-कृ) छोडेल.
 जडर- न- पेट.
 जणय- पुं- पिता-
 जत्त- पुं- यत्न.
 जम- पुं- यम.
 जम्म- जन्मवुं.

गयदसण-वि- दातवगरनो.
 गरल- न- विप.
 गरिह्- निंदवुं.
 गरिहा- स्त्री- निंदा.
 गरुवी- स्त्री- मोटी.
 गलोह्- स्त्री- गलो.
 गवम्ब- पुं- गोखलो
 गहवह्- पुं- गृहपति.
 गा- गावुं.
 गामणि- वि- गामनो नायक.
 गारव- न- मोटाह्.
 गाव- पुं- पत्थर.
 गावाण- पुं- पत्थर.
 गिज्म्- ललचावुं
 गिम्ह- पुं- ग्रीष्म ऋतु.
 गिरा- स्त्री- वाणी.
 गीअ- न- गीत.
 गुह्- पुं- गुच्छो.
 गुंज्- हसवुं.
 गुज्झ- न- गुह्य.
 गुम्म्- मुंझावुं.
 गुरु- वि- भारे, मोडुं.
 मुलल्- सारुं करवुं
 गेदुअ- पुं- दडो.
 गोज्झ- न- ग्राह्य
 गोण्ह्- ग्रहण करवुं.
 गोबल- न- गोकुल.
 गोखीर- न- गायनुं दूध.
 गोवा- पुं- गोवाल.
 गोवाल- पुं- गोवाल.
 —:०:—

घ

घंदिआ- स्त्री- क्षालर.
 घट्ट- वि- घसेलु.

घह्- घडवुं.
 घड- पुं- घडो.
 घय- न- घी.
 घर- न- घर.
 घरिणी- स्त्री- स्त्री.
 घुम्म्- कंपवुं.
 घुसल्- मथवुं
 घुसिण- न- चंदन
 घोह्- पीवुं.
 घोडअ- (य) पुं- घोडो.
 घोर- वि- भयंकर
 घोस्- गोखवुं.

—:०:—

च

च- अ- अने.
 च्च- अ- निश्चय.
 चहत्त- पुं- चैत्रमास.
 चउ- वि- चार.
 चउत्थ- वि- चोथुं
 चउहह-वि- चौद
 चउवीस- वि- चोवीस.
 चंचु- पुं- चांच.
 चंडाल- पुं- चंडाल.
 चद- पु- चंद्र
 चक्र- न- चक्र, पैडुं.
 चक्रवट्टि- पुं- चक्रवर्ती.
 चक्खिअ- वि- चाखेलुं.
 चच्चर- न- चोक
 चह्- चडवुं.
 चन्दिमा- स्त्री- चंद्रिका.
 चम्म- न- चामडुं
 चय्- छोडवुं.
 चरण- पुं- पग.
 चरण- न- चारित्र.

चल- चालवुं.
 चलन- पुं- पग.
 चल्- चालवुं.
 चव्- चववुं.
 चविढा- स्त्री- लापोट.
 चाइ- पुं- त्यागी
 चाउरन्त- न- चारगतितुं नाशक
 चारण- पुं- चारण, भाट.
 चाव- पुं- धनुष.
 चिह्- रोगनो प्रतीकार करवो.
 चिण्- एकटुं करवुं.
 चिन्ध- न- चिह्न.
 चिरं- अ- लांबो वखत.
 चिलाय- पुं- भिल्ल
 चुण्- एकटुं करवुं
 चुम्ब- चुंबवुं.
 चुल्लुल्ल- फरकवुं.
 चेह्- अ- न- चैत्य, मंदिर.
 चेल- न- वस्त्र
 चोप्पह्- चोपडवुं.
 चोर- चोरवुं

छ

छ- वि- छ
 छउम- न- कपट
 छंद- पुं- छंद
 छज्- शोभवुं- छाजवुं
 छण- पुं- बत्सव.
 छत्त- न- छत्र.
 छप्पय- पुं- भमरो.
 छम्मुह- पुं- यक्षनुं नाम.
 छय- वि- तूटेल
 छली- स्त्री- छाल.
 छार- वि- खार.

छाल- पुं- बकरो.
 छाली- स्त्री- बकरी.
 छाव- पुं- बालक.
 छाही- स्त्री- कांति
 छिद्- कापवुं, छेदवुं.
 छिभ- न- छोक
 छिहा- स्त्री- स्पृहा.
 छीर- न- दूध
 छुद्- आक्रमण करवुं.
 छुर- पुं- अस्तरो, छरो.
 छुव्- स्पर्श करवो.
 छुहा- स्त्री- भूख.
 छुहा- स्त्री- भमृत, सुधा.

ज

ज- वि- जे.
 जअह्- उतावल करवी.
 जइ- पुं- साधु.
 जउ- न- लाख
 जंत- न- यंत्र.
 जंतु- पुं- जीव.
 जंवूदीव- पुं- जम्बूद्वीप.
 जउणा- स्त्री- यमुना नदी.
 जक्ख- पुं- यक्ष.
 जग- न- जगत.
 जग्- जागवुं.
 जडिअ वि- संबद्ध.
 जडिल- वि- जटावाळो
 जढ- वि- (झू-क) छोडेल.
 जढर- न- पेट.
 जणय- पुं- पिता.
 जत्त- पुं- यत्न
 जम- पुं- यम.
 जम्म- जन्मवुं.

जयउर- न-नगरकुं नाम, जयपुर.
जयणा- पुं- यत्तना.
जर- जीर्णं थवुं.
जरा- स्त्री- घडपण.
जल- न- पाणी.
जलण- पुं- अग्नि.
जलहर- पुं- वरसाद्
जलहि- पुं- समुद्र.
जव- पुं- यव.
जस- पुं- यश.
जह- अ- जेम.
जहण- न- साथळ.
जहा- अ- जेम
जहि- अ- ज्यां
जहिट्टिल- पुं- युधिष्ठिर.
जहुट्टिल- पुं- युधिष्ठिर.
जा- जवुं-
जा- पेदा थवुं-
जाण्- जाणवुं-
जाणु- न- साथळ
जामाअर- पुं- जमाइ.
जामाआ- पुं- जमाइ.
जामाउ- पुं- जमाइ
जामाउअ- पुं- जमाइ.
जावय- पुं- जीतावनार.
जारिच्छ- वि- जेचो.
जिट्ट- वि- मोहुं-
जिण्- जीतवुं.
जिण- पुं- जिन.
जिणंद- पुं- जिनेन्द्र.
जिणवरवसह- पुं- जिनोमां उत्तम
जिणहर- न- जिनमन्दिर.
जिण्ण- वि- जीर्णं.
जिण्ह- पुं- जितनार.

जिठ्ठा- स्त्री- जिह्वा.
जिव्- जीववुं.
जीभा- स्त्री- दोरी
जीव्- जीववुं
जीव- पुं- जीव
जीवाउ- न- जीवनौपध.
जीविअ- न- जीवित.
जीह्- लाजवुं
जीहा- स्त्री- जिह्वा
जुज्झ्- लडवुं
जुट्ठ- वि- सेवित.
जुव- पुं- युवान
जुवइ- स्त्री- युवति
जुवाण- पुं- युवान.
जूअ- न- छूत
जूर्- जूरवुं.
जूह- न- यूय, जथ्यो.
जेत्तिल- वि- जेट्लु.
जेम्- जमवुं.
जोअण- न- योजन, चारगाठ.
जोइसवासि- ज्योतिष्कदेव
(सूर्यादि)
जोगि- योगी.
जोव्वण- न- यौवन
ज्झोसिअ- वि-(भू- क्) फेंकेल
—०—
झ
झंख्- नीसासो नांखवो.
झर्- टपकवुं.
झवेर- पुं- विशेषनाम.
झा- ध्यान करवुं.
झि- क्षीण थवुं.
झुणि- पुं- ध्वनि, शब्द.
—

ठ

ठंभ- पुं- स्तम्भ.
ठड्ढ- वि- (भू-कृ) स्तब्ध.
ठा- रहेवुं
ठाण- न- स्थान, ठेकाणुं.

ड

डंढ- पुं- दंड, लाकडी.
डंभ- पुं- कपट.
डक्क- वि- (भू- कृ) डसेल.
डर्- बीवुं, भय पामवो.
डस्- डसवुं.
डसण- पुं- दांत.
डह्- बळवुं
डाह- पुं- दाह, बळवुं.
डिंभ- पुं- बालक
डोंव- पुं. चांडाल.
डोला- स्त्री- हिंडोळो.
डोहल- पुं- दोहद, मनोरथ.

ढ

ढंढोल्- गवेपणा करवी.
ढंस्- वर्तवुं.
ढक्क- ढांकयुं.
ढुंढुल्- गोतवुं

ण

णमो- अ- नमस्कार करवो.
णर- पु- पुरुष.
णवर- अ- केवल.
णाण- न- ज्ञान
णि+ गच्छ्- निकळवुं.
णिह्लस्- उलसवुं

णिव्वद्- जुदुं थवुं
णिव्वर्- दुःख कहेवुं.
णिवह्- नाश थवो.
णिव्वा- थाक खावो.
णीरव्- खावाने इच्छवुं
णीलुञ्च्- नीचे पडवुं.
णीहर्- नीकळवुं.
णु+मज्ज्- बेसवुं
णे- लह् जवुं.
ण्हा- स्नान करवुं.
ण्हाण- न- स्नान.
ण्हाविअ- पुं- हजाम.

त.

त- वि- ते.
तद्भ- वि त्रीजु.
तंतुवाय- पुं- वणकर
तंब- न- तांबुं.
तंबोल- न- नागरवेलजुं पान.
तंस- वि- वांकुं, तांसु.
तक्ख- पुं- बळद.
तक्खाण- पुं- बळद.
तच्छ्- पातळुं करवुं.
तड- पुं- तट.
तडिआ- स्त्री- विजळी.
तण- न- घास.
तणयो- स्त्री- छोडेी.
तणु- न- शरीर
तत्त- न- तत्व.
तत्त- न- तस
तत्थ- अ- त्यां.
तत्तिल- वि- तेटळुं.
तप्प- पुं- पथारी.
तथा- अ- त्यारे.

तर- तरवुं.
 तर- शकवुं.
 तरंगिणी- स्त्री- नदी.
 तरणि- पुं- सूर्य.
 तरू- पुं- श्लाढ.
 तरूण- पुं- युवान
 तल- म- तळीयुं.
 तव- तपवुं
 तव- न- तप.
 तवणिज्ज- न- सोनुं
 तविअ- वि- तपेलुं, गरम थयेळुं
 तस्- बीवुं.
 तस- पुं- त्रसजीव
 सह- अ- तेम.
 तथा- अ- तेम
 तहि- अ- त्यां.
 ताड्- मारवुं
 ति- अ- ए प्रमाणे.
 ति- वि- व्रण.
 तिअस- पुं. देव.
 तिअसगणवद्- पुं- इंद्र.
 तिक्ख- वि. तीखुं
 तितउ- पुं- चालणी.
 तित्तिर- पुं- तेतर.
 तित्थ- न- तीर्थ.
 तिमिर- न- अंधकार.
 तिसला- स्त्री- श्रीवीरनी माता
 तिसा- स्त्री- वृषा
 तिहुअण- पुं- त्रिभुवन, विशेषनाम.
 तुम्ह- त्रि- तमे.
 तुम्हारिच्छ- वि- तमारा जेवुं
 तुम्हेच्चय- वि- तमारुं.
 तुरंगम- पुं- घोडो.
 तुळसी- स्त्री तुळसी.-

तुसखंडण- न- फोफां खांडवा.
 तुसार- पुं- वरफ.
 तूर- न- वाजुं.
 तूस- वि- तुष्ट थवुं.
 तूह- न- तीर्थ.
 तेअ- न- तेज.
 तेअव्- दीपवुं.
 तेरह- वि- तेर, संख्या.
 तोड्- तोडवुं.
 तोणीर- न भाथुं
 तोण्ड- मुख.
 तोल्- तोळवुं.

थ

थंभ- पुं- थांभलो.
 थक्क्- नीचे जवुं.
 थण- पुं- स्तन.
 थरहरिअ- वि- कम्पेळुं
 थव- पुं- स्तव, स्तवन
 थाणु- पुं- महादेव.
 थाम- न- धल.
 थावर- पु- स्थावर
 थिप्प- वृस थवु
 थी- स्त्री- स्त्री
 थीण वि- थीणुं.
 थुइ- स्त्री- स्तुति
 थुण्- स्तुति करवी
 थुछ- वि- स्थुल.
 थुवअ- पुं- स्तुति करनार
 थू- अ- निंदावाचक.
 थूण- पुं- चोर.
 थेण- पुं- चोर.
 थेर- वि- स्थविर, वृद्ध.
 थोर- वि- जाडुं.

द

दहअत्र- न- दैवत.
 दहच्च- पुं- दैत्य
 दहन्न- न- गरीवपणुं.
 दहवज्ज- वि- दैवज्ञ
 दंढ- पुं- दंढ, लाकढी.
 दंत- पुं- दंत.
 दभ- पुं- कपट.
 दसण- न- दर्शन.
 दक्खिण- पुं- डाह्यो.
 दच्छ- वि- डाह्यो.
 दढव्वय- वि- दढ छे व्रत जेनुं.
 दया- स्त्री- दया.
 दयालु- पुं- दयालु.
 दरिअ- वि- मत्त.
 दवग्गि- पुं- अग्नि.
 दसण- पुं- दांत.
 दसमुह- पु- रावण.
 दसरह- पुं- दशरथ.
 दह- वि- दश.
 दह- पुं- कुंड.
 दहमुह- पुं- रावण.
 दा- देवुं.
 दाउ- पुं- देनार.
 दाढा- स्त्री- दाढ
 दाण- न- दान.
 दाणव- पुं- दैत्य.
 दायय- वि- देनार.
 दाया- पुं- देनार.
 दायार- पुं- देनार.
 दार- पुं- स्त्री
 दारिह- न- आळस
 दारु- न- लाकड.
 दास- पुं- नोकर.

४

दासत्तण- न- दासपणुं.
 दाह- पुं- दाह, बळवुं.
 दाहिण- पुं- डाह्यो.
 दिअर- पुं- देवर.
 दिअह- पुं- दिवस.
 दिआ- अ- दिवस.
 दिक्खा- स्त्री- दिक्षा.
 दिट्ठिआ- अ- हर्षसूचक.
 दिण- पुं- दिवस.
 दिणमणि- पुं- सूर्य.
 दिण्ण- वि- [भू- कृ] दत्त, आपेलुं.
 दित्त- वि- [भू- कृ] दीप्त.
 दित्ति- स्त्री- दीप्ति.
 दिवस- पुं- दिवस.
 दिवह- पुं- दिवस.
 दिवायर- पुं- सूर्य.
 दिहि- स्त्री- धृति, धैर्य.
 दीण- वि- क्षीण.
 दीव- पुं- वेट.
 दीह- वि- लांडुं.
 दीहर- वि- लांडु.
 दु- वि- वे.
 दुअल्ल- न- वस्त्र
 दुआइ- पु- ब्राह्मण.
 दुइअ- वि- वीजो.
 दुज्जल- न- वस्त्र.
 दुंदुहि- पुं- दुंदुभि, दिव्य वाजुं.
 दुक्कड- न- पाप, दुष्कृत.
 दुक्ख- न- दुःख.
 दुक्खक्खय- पुं- दुःखनो क्षय.
 दुगुल्ल- न- वस्त्र.
 दुगुंछ- घृणा करवी
 दुट्ठ- वि- दुष्ट
 दुम- पु- झाड.

दुरायारं- पुं- दुराचार.
 दुरिअ- न- पाप.
 दुवार- न- वारणुं.
 दुवालसंग- न- द्वादशांग.
 दुस्सउण- न- अपशुकन.
 दुइ- दोवुं.
 दुह- न- दुःख
 दुहाव्- दुभाववुं.
 दुहिअ- वि- दुःखित्त
 दुहिआ- स्त्री. दीकरी.
 देख्- देखवुं.
 देव- पुं- देव.
 देवत्तण- न- देवपणुं.
 देवसिअ- वि- दिवस संबंधी.
 दोगच्च- न- दुर्गतिपणुं.
 दोवयण- न- द्विवचन.
 दोहल- पुं- मनोरथ.
 द्रह- पुं- कुंड.

ध

धअ- पुं- ध्वज.
 धंत- न- ध्वांत, अंधकार
 धण- न- धन, पैसो.
 धणवइ- पुं- धनपति, शेठ.
 धणु- न- धनुष्य.
 धणुह- न- धनुष्य.
 धन्न- न- धान्य.
 धम्म- पुं- धर्म.
 धम्मसारहि- पुं- धर्मसारथि.
 धर्- धारण- करवुं.
 धराणिधरवइ- पुं- चक्रवर्ती, मेरु.
 धरा- स्त्री- पृथ्वी.
 धा- दोढवु.
 धाइ- स्त्री- धात्री.

धाराहय- वि- धाराथी हणायेल
 धिट्ठ- वि- धृष्ट.
 धीर- वि- धीरजवान.
 धुण्- कंपवुं, धुणवुं
 धुरा- स्त्री- घोसरी.
 धूलि- स्त्री- धूल.
 धेणु- स्त्री- गाय

न

न- अ- निपेध, नहि.
 नई- स्त्री- नदी.
 नंदण- पुं- दीकरो.
 नच्च- नाचवुं.
 नट्ट- नाचवुं.
 नडी- स्त्री- नटी, सूत्रधारनी स्
 नणंदा- स्त्री- नणंद.
 नमुक्कार- पुं- नमस्कार!
 नमो- अ- नमस्कार.
 नमोक्कार- पुं- नमस्कार.
 नय- पुं- नग, पर्वत.
 नयण- पु- आंख.
 नयर- न- नगर, शहेर.
 नयरी- स्त्री- नगरी
 नर- पुं- पुरुष
 नरय- पुं- नरक.
 नरवइ- पुं- राजा.
 नरिद- पुं- राजा.
 नलिणी- स्त्री- कमलिनी.
 नव्- नमवुं.
 नव- वि- नव
 नवणीअ- न- माखण.
 नवरि- अ- किन्तु.
 नव्वल्ल- वि- नवुं.
 नस्स्- नाश थवो.

नह- पु- नख.
 नह- न- आकाश.
 नाभ- पुं- न्याय.
 नाडय- न- नाटक.
 नाण- न- ज्ञान.
 नातपुत्त- पु- महावीरदेव.
 नाम- न- नाम.
 नायव्व- वि- जाणवा योग्य.
 नारइअ- पु- नारवानो जीव.
 नारी- स्त्री- स्त्री
 नावा- स्त्री- नाव
 नाह- पु- नाथ.
 निअ- जोवुं.
 निआणवंधन- न- निआणु वांधवुं
 निंद- निंदवुं.
 निव- पुं लिवडो.
 निग्गह- पुं- निग्रह.
 निच्चं- अ- हमेशां.
 निच्चल- पुं- निश्चल.
 निच्छूळ- वि- फेंकेल.
 नि+जझा- जोवु.
 निण्ण- वि- नीचुं.
 निण्णय- पुं- निर्णय.
 निण्णया- स्त्री- नदी.
 निहल्लिअ- वि- खंडित.
 नि+हा- निद्रा करवी.
 निहा- स्त्री- निद्रा.
 नि+प्पजू- निपजवु.
 निप्पिह- वि- निरुष्टह.
 निप्फाव- पुं- वाल (मानविशेष).
 निमित्तमित्त- वि- निमित्तमात्र
 नि+मित्तल- मींचावुं.
 निम्मव- करवुं.
 निम्मिअ- वि- करेलुं.

निरप्प- उभा रहेवु.
 निरुवम- वि- अनुपम.
 निव- पु- राजा.
 निवइ- पु- राजा.
 नि+वट्ट- निवर्तवुं.
 नि+वड- पडवुं
 नि+व्वल्- निपजवुं.
 निह्लंछण- न- निर्लीछन.
 निसंस- पुं- क्रूर.
 निसा- स्त्री- रात.
 निसिअ- वि- तीक्ष्ण.
 निसिअर- पु- चद्र.
 निसुट्ट- वि- नीचे पाडेल.
 नि + हर- झाडे फरवुं
 निहाण- न- भंडार.
 निहि- पुं- समुद्र.
 निहस- पु- कसोटी.
 नीसास- पुं- निश्वास
 नेअ- वि- ज्ञेय.
 नेअर- न- झांझर.
 नेड- पुं- मालो
 नेम- वि- अडवु.
 नेरइअ- पुं- नारकीनो जीव.
 नेवत्थ- न- नेपत्थ.
 नेह- पुं- स्नेह

— —
प

प + आव- पामवुं.
 पइ- पुं- स्वामी.
 प + इक्ख- जोवुं.
 पइट्टा- स्त्री- प्रतिष्ठा.
 पइण्णा- स्त्री- प्रतिज्ञा.
 पईव- पुं- दीवो.
 पउत्ति- स्त्री- प्रवृत्ति.

पउम- न- कमल.
 पउर- वि- नगर संबंधि
 पउर- वि- व्रणुं.
 पउरिस- न- पुरुषार्थ.
 पउल्- रांधवुं
 पंक- पुं- कीचड.
 पंगू- ग्रहण करवुं.
 पंगुल- वि- पांगलो.
 पंच- वि- पांच.
 पंचमी- स्त्री- पांचमी.
 पंडव- पुं- पांडव.
 पंडित- न- पांडित्य.
 पंति- स्त्री- श्रेणी.
 पंथ- पुं- रस्तो.
 पक्क- वि- पाकेल.
 पक्ख- पुं- पक्ष.
 पच्चय- पुं- विश्वास.
 पच्चार- ठपको देवो.
 पच्छा- अ- पाछळ.
 पट्टण- न- नगर.
 पड्- पडवुं.
 पड- पुं- पट, वस्त्र.
 पडंसुआ- स्त्री- पडघो.
 पडह- पुं- पटह, ढोल.
 पढाया- स्त्री- धजा.
 पडि+कम्- पाछुं हठवुं.
 पडिक्ख- वाटजोवी.
 पडिविब- पुं- मूर्ति.
 पडिमा- स्त्री- प्रतिमा.
 पडिवआ- स्त्री- पडवो.
 पडिसा- शांत थवुं.
 पडि+हा प्रतिभानं थवुं.
 पडम- वि- पहेलुं.
 पण्ण- पुं- डाह्यो.

पण्ण- न- पांदहुं.
 पण्णरह- वि- पंदर.
 पण्ह- पुं- प्रश्न.
 पण्हा- स्त्री- प्रश्न.
 पणाम- पुं- नमस्कार.
 पणिहाण- न- ध्यान
 पत्तल- न- पतरावल.
 पत्तेयं- अ- प्रत्येक.
 पत्थ- प्रार्थवुं.
 प + दा- देवुं.
 पन्नत्त- वि- प्रज्ञप्त.
 पन्ह- न- पांपण.
 पन्हुट्ट- वि- नाशेल.
 प + मज्ज- साफ करवुं.
 पमया- स्त्री- स्त्री.
 पमाय- पुं- प्रमाद.
 पयर- पुं- समूह.
 पयल्ल- शिथिल थवुं.
 पया- स्त्री- प्रजा.
 पयावइ- पुं- ब्रह्मा.
 प + यास्- प्रकाशवुं.
 पर- वि- वीजुं.
 परक्क- वि- पारकुं.
 परत्थकरण- न- परोपकार
 परयण- पुं- परजन.
 पराभव- पुं- पराजय.
 परामरिस- पुं- विचार.
 परि + अट्- भमवुं
 परिक्ख- पारखवुं.
 परि + गेण्ह- परिग्रह करवो.
 परिट्टा- स्त्री- प्रतिष्ठा.
 परि + णे- परणवुं.
 परिवस्- रहेवुं
 परिवार- पुं- परिवार.

परिसह- पुं- परिपह
 परिसाम्- शांत करवुं
 परी- फेंकवुं.
 परोचयार- पुं परोपकार
 पलक्ख- पु- पीपळो
 पलालपूल- पुं- घासनो पूळो.
 प+लीव्- दीपवुं
 पलोअन्त- वि- जोतो.
 पल्लाण- न- पलाण
 पल्लोट्ट- वि- फेंकेल.
 पल्लोइद्- पाछा आववुं.
 पलहत्य- वि- फेंकेल.
 पवण- पुं- पवव
 पवासु- पुं- मुसाफर.
 पवाह- पुं- प्रवाह.
 प+विस्- प्रवेशवुं, पेसवुं.
 पवेस- पुं- प्रवेश करवो.
 प+संस्- प्रसंशवुं
 पसंसा- स्त्री- प्रशंसा.
 प+सर- फेलावुं.
 पसर- पुं- फेलाव.
 पह- पुं- मार्ग.
 प+हर- मारवुं.
 पहा- स्त्री- कांति.
 पहिअ- पुं- वटेमार्गुं.
 पहुअत्तण- न- सामर्थ्य
 पहुप्प- समर्थ थवु.
 पाइक्क- पु- णळो
 पाउस- पुं- वर्षा ऋतु.
 पाडिण्क्क- अ- प्रत्येक
 पाडिक्क- अ- प्रत्येक.
 पाडिवआ- स्त्री- पढवो.
 पाडिवया- स्त्री- पढवो.
 पाणाइवाय- पु- हिमा.

पाणि- पुं- हाथ.
 पाणिअ- न- पाणी.
 पाणिवह- पु- हिंसा.
 पाय- पुं- पग.
 पायच्छित्त- न- प्रायश्चित्त.
 पायार- पुं- किल्लो.
 पार- पुं- किल्लो
 पारक्क- वि- पारकुं.
 पारितोसिअ- न- इनाम.
 पारेवअ- पुं- पारेवुं.
 पाल्- रक्षण करवु.
 पाव- अ- पाप.
 पावपवंअ- पुं- पापनी रचना.
 पावासु- पुं- मुसाफर-
 पास- देखवुं.
 पास- न- पडवुं.
 पास- पुं- पासो
 पाहाण- पुं- पापाण.
 पाहिज्ज- न- भातुं.
 पिअर- पुं- पिता.
 पिआ- पुं- पिता.
 पिअ- पुं- पिता
 पिरासिआ- स्त्री- फइ.
 पिक्क- वि- पाकेल.
 पिज्ज- पीवुं.
 पिधं- अ- जूहुं.
 पिलोस- पुं- बलवुं.
 पिव- अ- पेठे.
 पिवासा- स्त्री- पीवानी इच्छा.
 पित्तह- पु- पिशाच
 पिहं- अ- जूहुं.
 पिहुल- वि- पहोळुं.
 पीअल- न- पीतल.
 पीइ- स्त्री- प्रीति.

पीड्- पीडवुं.
 पीलु- पुं- पीलु.
 पुंछ- न- पूछहुं.
 पुच्छ्- पुछवुं
 पुच्छ- न- पुछहुं.
 पुच्छ्- साफ करवुं.
 पुदठ्- वि- पुष्ट.
 पुढवि- स्त्री- जमीन.
 पुण्- पवित्र करवुं.
 पुण- अ- फरीने
 पुण्ण- न- पुण्य.
 पुत्तलिआ- स्त्री- पुत्तली.
 पुत्त- पुं- पुत्र.
 पुत्थय- न- पुस्तक.
 पुधं- अ- जुहुं.
 पुप्फ- न- पुष्प, फूल
 पुप्फिआ- स्त्री- फइ.
 पुर- न- नगर.
 पुरा- अ- पहेलां.
 पुरिम- वि- पूर्व.
 पुरिस- पुं- पुरुष
 पुलोमी- स्त्री- इंद्राणी.
 पुव्व- वि-पूर्व.
 पुव्वुपण्ण- वि- पूर्वे थयेलुं.
 पूअण- न- पूजा.
 पूर्- पूरवुं.
 पूस्- पुष्ट थवुं.
 पूस- पुं- सूर्य.
 पूसाण- पुं- सूर्य.
 पेज्ज- वि- पीवा योग्य.
 पोक्खर- न- तलाव.
 पोगाल- न- पुद्गल
 पोगालक्खेव- पुं- कांकराजुं फेकवुं
 पोत्थय- न- पुस्तक.

पोप्फल- न- सोपारी.

फ

फंस्- अडकवुं.
 फग्गुण- पुं- फाल्गुन, फागण मास.
 फणस- पुं- फणस.
 फारिस- स्पर्श करवो.
 फल्- फळवुं
 फल- न- फळ
 फलविवाअ- पुं- परिणाम.
 फलिह- पुं- स्फटिक.
 फास- स्पर्श करवो
 फुट्ट्- स्फट थवुं.
 फुड- वि- स्फुट.

व

वइल्ल- पुं- वळद.
 वध्- बांधवुं.
 वंधु- पुं- भाइ.
 वंभव्वय- न- ब्रह्मचर्य.
 वज्झ- वि- वाह्य.
 वप्पीह- पुं- चातक.
 वग्गह- पुं- ब्रह्मा.
 वग्गचेर- न- ब्रह्मचर्य.
 वग्गण- पुं- ब्राह्मण.
 वग्गाण- पुं- ब्रह्मा.
 वारिह- न- पीछुं.
 वल- न- लश्कर
 वहिणी- स्त्री- वहेन.
 वहिर- पुं- वहेरो.
 वहेडअ- न- वहेडु.
 वाण- पुं- वाण.
 वार- न- द्वार.

धारसविह- वि- धारजातनो.
 धारह- वि- धार.
 धाला- स्त्री- बालकी.
 धाहा- स्त्री- हाथ.
 धाहिरं- अ- बहार.
 धाहु- पुं- हाथ
 धाहुबलि- पुं- विशेषनाम.
 धितण- वि- बमपुं.
 धिन्दु- पुं- विन्दु.
 धिराली- स्त्री- बिलाडी
 धिहस्सह- पुं- बृहस्पति.
 धीभ- वि- धीजुं
 धीह्- धीवुं.
 धुज्झ- जाणवुं.
 धुद्ध- इववुं.
 धुद्ध- पुं- बुद्धदेव.
 धुह- पुं- पंडित.
 धुहप्फह- पु- बृहस्पति.
 धोज्ज- डरवुं.
 धोर- न- धोर
 धोरी- स्त्री- धोरडी.
 धोल्ह- धोलवुं.
 धोलीण- वि- गयेलुं.
 धोह- पुं- ज्ञान.
 धोहि- न- सम्यक्त्व

भ

भइरव- पुं- भैरव.
 भक्क्- भक्षण करवुं.
 भग- पुं- ज्ञान.
 भगवई- स्त्री- भगवती.
 भगवंत- पु- परमात्मा.
 भज्जा- स्त्री- भार्या.
 भज्ज- भांगवुं

भत्त- पुं- ओदन.
 भत्ता- पुं- स्वामी
 भत्तार- पुं- स्वामी.
 भत्तु- पुं- स्वामी.
 भम्म- भमवुं.
 भम्मह्- भमवुं.
 भम्माह्- भम्माहवुं.
 भय- न- भय, बीक.
 भरहेसर- पुं- भरतेश्वर चक्रवर्ती.
 भव- पु- संसार.
 भवनिव्वेअ- पुं- भवथी वैराग्य.
 भवसायर- पुं- भवसमुद्र.
 भविअ- वि- सुंदर.
 भा- दीपवुं.
 भाअ- पुं- भाग.
 भाअ- पुं- भाइ.
 भागि- वि- भागवाळो.
 भाण- न- भाणु, भाजन.
 भाणु- पुं- सूर्य
 भाणु- पुं- किरण.
 भाणिणी- स्त्री- स्त्री.
 भायर- पुं- भाइ.
 भाया- पुं- भाइ.
 भार- पुं- भार
 भारवह- पुं- मजूर.
 भारह- न- भरतखंड.
 भासण- न- भापण.
 भिउडी- स्त्री- भ्रुकुटी.
 भिद्ध- भेदवुं.
 भिच्च- पुं- नोकर.
 भिस्- शोभवुं.
 भीरु- वि- बीकण.
 भुअगवह- पुं- शोपनाग.
 भुह- स्त्री- नोकरी.

भुक्क्- भसयुं.
 भुवण- न- जगद्.
 भूअ- वि- थयेलुं.
 भूमि- स्त्री- पृथ्वी.
 भूसण- न- घरेणुं.
 भोअण- न- भोजन.

—
 म

मह्- स्त्री- बुद्धि.
 मअ- वि- नरम
 मवण- न- मौन.
 मउलि- पु- मुकुट,
 मऊह- पुं- किरण.
 मंगल- न- मंगल.
 मगलविजय- पुं- विशेषनाम
 मंजर- पुं- विलाडो.
 मंडुक्क- पुं- देडको.
 मंतु- पुं- अपराध.
 मंथण- पु- रवायो.
 मंस्- न- मांस.
 मंसल- वि- पुष्ट.
 मग्ग- पु- मार्ग
 मग्गण- पुं- मागण, षाण.
 मग्गसिर- पुं- मागशर मास.
 मच्च- उन्माद करवो.
 मच्चु- पुं- मृत्यु.
 मच्छ- पुं- माछलु.
 मच्छर- पुं- मत्सर.
 मच्छिआ- स्त्री- माखीं.
 मज्ज- स्त्राफ करवुं
 मज्जाया- स्त्री- नर्यादा
 मज्झ- वि- मध्य
 मज्झअ- न- मध्याह्नं
 मज्झिम- वि- मध्यम

मणंसि- पु. मनस्वी.
 मणंसिणी- स्त्री- मनस्विनी.
 मण्- मानवुं.
 मण- न- मन
 मणहर- वि- सारुं.
 मणि- पुं- मणि.
 मणिलाल- पुं- विशेष नाम.
 मणुअ- पुं- माणस
 मणूम- पुं- माणस.
 मणोज्ज- वि- सुदर
 मत्तंड- पुं- सूर्य.
 मत्थय- न- माथुं.
 मत्थु- न- साथवो.
 मन्नु- पुं- क्रोध.
 मम्म- न- मर्म.
 मय- पुं- मृग
 मय- वि- मरेलु.
 मयमंडण- न- मुडदाने घरेणुं.
 मयरंद- पुं- मकरंद.
 मयारि- पुं- सिंह
 मयिंदविजय- पु- विशेष नाम.
 मरगय- न- मरकत्तमणि.
 मरिस्- सहवुं
 मरुदेवा- स्त्री- पेला जिननीमाता.
 मल्- मर्दन करवु.
 मसाण- न- मसाण.
 महमह- गंधनु फेलावुं.
 महायस- वि- मोटायशवालुं.
 महाविज्ज- स्त्री- मोटीविद्या.
 महिलायण- पु- स्त्रिलोक.
 महिवाल- पुं- राजा.
 महिस- पु- पाडो.
 महीरुह- पु- क्षाड.
 महु- न- मद्य, मद्यः

माभरा- स्त्री- देवी.
 माआ- स्त्री- देवी.
 माआ- स्त्री- माता
 माइं- अ- निषेध सूचक.
 माउ- स्त्री- माता
 माउ- स्त्री- देवी
 माउक- न- कोमळता
 माउसिआ- स्त्री- माशी.
 माण- पु- अहंकार.
 माणस- न- मन.
 मामी- स्त्री- मामी.
 मायंद- पु- आंबो.
 माया- स्त्री- कपट.
 माला स्त्री- माळा.
 मास- पुं- महिनो.
 मास- न- मांस.
 माह- पुं- माघ मास.
 मिच्छा- अ- खोटुं.
 मित्त- न- मित्र.
 मित्ती- स्त्री- मैत्री.
 मिला- करमावुं
 मिलिच्छ- पु- म्लेच्छ.
 मुद्दग- पुं- मृदग.
 मुक्क- वि- मुक्त.
 मुक्ख- पु- मोक्ष.
 मुक्ख- पुं- मूर्ख.
 मुज्ज्- मुझावुं
 मुणाल- पुं- कमलना नाळनो तंतु.
 मुणि- पुं- मुनि
 मुणिवद्द- पुं- मुनिराज.
 मुत्त- वि- मुक्त
 मुत्ताहल- न- मुक्ताफल.
 मुद्ध- न- माथुं.
 मुद्दाण- न- माथुं.

मुर- हासथी विकसवुं.
 मुरुक्ख- पुं- मूर्ख.
 मुसा- अ- जूडुं.
 मुसावाय- पु- जूडुं धोलवुं.
 मुसुमुर- छेदवुं.
 मुह- न- मुख.
 मूसभ- पुं- उंदर.
 मूसा- अ- जूडु.
 मूसावाय- पुं- जूडुं धोलवुं.
 मेहणी- स्त्री- पृथ्वी
 मेरा- स्त्री- मर्यादा.
 मेल- पुं- मेळो.
 मेल्ल- मेळववुं
 मेलव- मेळववुं.
 मेह- पुं- वरसाद.
 मेहुण- न- मैथुन.
 मोंड- पुं- मुण्ड
 मोगगर- पुं- मुद्गर.
 मोत्था- स्त्री- मोथ.
 मोर- पुं- मोर
 मोरठह्ला- अ- व्यर्थ
 मोह्ल- न- किमत
 मोसा- अ- जूडुं.
 मोसावाय- पु- जूडुं धोलवुं.

—
र

रंध- न- काणुं.
 रक्ख- पाळवु.
 रक्खण- न- पाळवुं
 रज्ज- न- राज्य.
 रज्जु- न- दोरी.
 रत्ती- स्त्री- रात्री.
 रम्प- पातळुं करवुं.
 रमण- पुं- पति.

रमणी- स्त्री- स्त्री.
 रमा- स्त्री- स्त्री.
 रम्म- वि- सुंदर.
 रयण- न- रतन.
 रयणी- स्त्री- रात्री.
 रयय- न- रूपु
 रावि- पुं- सूर्य.
 रसच्चाय- पुं- रसत्याग.
 रासिंद- पुं- पारो
 राइअ- वि- रात्रिसंबंधी.
 राइक- वि- राजानुं.
 राइव- न- कमळ.
 राउल- न- राजकुल.
 राणी- स्त्री- राणी.
 राया- पुं- राजा.
 रायाण- पुं- राजा.
 राहु- पुं- राहु.
 रिअ- प्रवेश करवो.
 रिक्ख- न- नक्षत्र.
 रिद्धि- स्त्री- धन.
 रिवु- पुं- शत्रु
 रिसि- पुं- ऋषि.
 रुइर- वि- सारुं.
 रुट्- रोवुं
 रुभ्-रोकवुं.
 रुक्ख- पुं- झाड
 रुण- न- रुदन.
 रूप- न- रूपु.
 रुप्पिणी- स्त्री- कृष्णनी स्त्री.
 रुव्- रोवु
 रुस्- रोष करवो.
 रेह्- शोभवु
 रोगिंल- वि- रोगवाळुं.

ल

लउढ- न- लाकडी.
 लक्ख- जोवुं.
 लक्ख- न- लाख (संख्या).
 लग्- लागवुं.
 लच्छी- स्त्री- लक्ष्मी.
 लज्ज- लाजवुं
 लजा- स्त्री- लाज.
 लह- मेलववुं.
 लहुअ- वि- नानुं.
 लहुवी- स्त्री- नानी.
 लाऊ- स्त्री- तुंबडी.
 लांगूल- न- पूछडुं.
 लाह- पुं- लाभ.
 लिम्प- लेपवुं.
 लिला- स्त्री- क्रीडा.
 लिह्- लखवुं
 लिह्- चाटवुं
 लुअ- वि- कापेळुं.
 लुगा- वि- रोगी.
 लुण- कापवुं
 लुह्- साफ करवुं
 ले- ग्रहण करवुं
 लेहा- स्त्री- रेखा.
 लोअ- पुं- लोक.
 लोअग्ग- न- मोक्ष
 लोअप्पिय- वि- लोकप्रिय.
 लोट्ट- सूवुं.
 लोण- न- मीडुं.
 लोह- पुं- लोभ.
 लोहसिला- स्त्री- लोढानी शिला.
 ल्हिक्क- वि- नासेळुं

व

व- अ- अथवा.
 वअ- न व्रत.
 वइकंत- वि- व्यतिक्रान्त.
 वइदव्भ- पुं- वैदर्भ.
 वहर- न- वज्र.
 वहर- न- वैर.
 वइसाह- पुं- वैशाख.
 वंक- वि- वांकु
 वंच्- उगवुं
 वंचण- न- उगवुं
 वंछा- स्त्री- इच्छा
 वंछिअ- न इच्छेलुं.
 वंजर- पुं- विलाडो
 वंद- वांदवु
 वंदणिज्ज- वि- वंदनीय.
 वंस- पुं- वंश.
 वग्घ- पु- व्याघ्र.
 वग्गोल्- वागोलवुं.
 वच्च- जवुं.
 वच्छ- पुं- वत्स.
 वच्छ- न- छाती.
 वज्ज्- वर्जवुं
 वज्ज- न- वज्र.
 वट्ट्- वर्तवुं.
 वट्टमाण- वि- वर्तमान.
 वड- पुं- वड
 वडवड्- विलपवुं
 वड्- वधवु
 वण- न- वन.
 वणस्सइ- पुं- क्षाड
 वण्ण- पुं- वर्ण.
 वत्थ- न- वस्त्र.
 वत्ता- स्त्री- वार्ता.

वद्धमाण- पुं- विशेषनाम.
 वद्धाव्- वधावुं.
 वम्मिअ- न- राफडो.
 वय्- बोलवुं
 वय- न- उमर.
 वयंस- पुं मित्र.
 वयण- न- मुख.
 वयण. न-- वचन.
 वरिस्- वरसवुं
 वलग्ग्- चडवुं.
 वलहि- स्त्री- नगरीनुं नाम, (वला)
 वसंत- पुं- वसंत
 वस्- रहेवुं.
 वसहि स्त्री- घर.
 वसुधरा- स्त्री- पृथ्वी.
 वसु- न- धन.
 वह्- वहन करवुं.
 वह- पुं- पीठ.
 वहुत्त- वि- धणुं.
 वह्- स्त्री- वहू.
 वा- वावुं
 वा- अ- अथवा.
 वाइअ- वि- वचनसंबंधी.
 वाज्जल- पुं- पवनसमूह.
 वाणर- पुं- वानरो
 वाया- स्त्री- वाचा.
 वारण- पुं- हाथी.
 वारि- न- पाणी,
 वावम्फ्- इच्छवुं.
 वावर- वापरवु.
 वावी- स्त्री- वाव.
 वास- पुं- वास.
 वासर- पुं- दिवस.
 वाहि- पु- व्याधि.

चाहित्त- वि- षोलेलुं.
 विभट्टछउम- वि निष्कपट
 विअढ- वि- विकट.
 विअण- न- पंखो.
 विअणा- स्त्री- वेदना.
 विआण- न- चंदरवो
 वि+भाक्- व्यापवुं
 विंछिअ- पुं- विंछि
 वि+क्किण्- विक्रय करवो.
 विग्गह- पुं- शरीर.
 विग्घ- पुं- विघ्न.
 विजयधम्मसूरि- पुं- विशेषनाम.
 विज्ज- पुं- वैद्य.
 विज्जत्थि- पुं- विद्यार्थी.
 विज्जालय- न- विद्यालय.
 विज्जु- स्त्री- विजली
 विज्जुला- स्त्री- विजली.
 विज्झ- पुं- विंध्याचल
 विद्धा- स्त्री- लज्जा.
 विढन्त- वि- पेदा करतुं.
 विढक्- पेदा करवुं.
 विणय- पुं- विनय.
 विणा- अ- विना.
 विण्हु- पुं- विष्णु.
 वित्त- न- धन.
 वित्थर- पुं- विस्तार.
 विदेह- पुं- महाविदेहक्षेत्र.
 विद्दुम- पु- परवाल्लु.
 विद्दुह- पुं- देव
 विमाणवासि- पुं- वैमानिकदेव.
 विम्हय- पुं- विस्मय
 विम्हर- पुं- भूलवुं
 विर्- व्याकुल थवुं
 वि+रम्- अटकवु.

विरमण- म- अटकवुं
 विरमाल्- वाटजोवी.
 विराहणा- स्त्री- विराधना.
 विलय- पुं- नाश
 विवट्- वि- वर्तवुं
 विवणी- स्त्री- धजार.
 विवरीअपरुवणा- स्त्री- खोटुं
 कहेवुं
 वि+वह्- परणवुं
 विवाह पुं- विवाह
 विसढ- वि- विपम.
 विसय- वि- विपम.
 विसहर- पु- सर्प
 विसाय- पुं- खेद.
 विसारय- पुं- विद्वान.
 विहंग- पुं- पक्षी
 वि+हर्- विहरवुं
 विहल- वि- विफल.
 विहिकय- वि- भाग्ये करेलुं
 विहीर्- वाट जोवी
 विहु- पुं- चंद्र.
 विहूण- वि- विहीन.
 वीणा- स्त्री- वीणा.
 वीर- पुं- वीर
 वीसर- भूलवु
 वीसा- स्त्री- वीश.
 वीसास- पु- विश्वास.
 वुद- न- समूह.
 वुद्ध- वि- वृद्ध.
 वुद्धि- स्त्री- वृद्धि.
 वुत्तत- पु- समाचार.
 वुन्दारय- पु- देव.
 वेअ- पुं- वेग.
 वेद्- वीटवुं

वेणु- पुं- वांसडो
 वेयावच्च- न- वैयावृत्त्य.
 वेर- न- वैर
 वेरगा- न- वैराग्य.
 वेरुलिअ- न- रत्नविशेष.
 वेल्- रमवुं.
 वेव्- कंपवुं.
 वोल्- जवुं.
 वोसट्ट- वि- फूलेल्लं.
 वो+सिर्- छोडीदेवुं.

स

स- पुं- ते
 स- पुं- कृतरौ
 सइ- अ- सदा.
 सइअ- न- सैन्य.
 सई- स्त्री- इन्द्राणी.
 सउह- न- महेल.
 संक्- शंका करवी.
 संकली- स्त्री- सांकळ.
 संकिण्ण- वि- सांकडु.
 संख- पुं- शंख.
 संग- पुं- संग.
 संघार पुं- संहार.
 सझा- स्त्री- संध्या.
 संठाण- न- संस्थान, आकार
 संढ- पुं- नपुंसक.
 संत- वि- विद्यमान
 सत्त- वि- शांत
 स+तप्प्- संतपवुं.
 संति- स्त्री- शांति
 संतिगर- वि- शांतिकरनार.
 संथुअ- वि- संस्तुत
 संटण- पु- रथ.

सं+दिस्- संदेशो कहेवो.
 संदेस- पुं- सदेशो.
 सदेह- पुं- शंका.
 संदोह- पुं- समूह.
 संपइ- अ- संप्रति.
 सं+पज्ज्- थवुं
 संभाव्- संभावना करवी.
 संमु- पुं- शिव.
 सं+मिल्ल्- मळवुं
 संमुह- वि- सामुं.
 सं+वइइ- वधवुं.
 संसार- पुं- संसार.
 सक्क- पुं- इन्द्र
 सक्कार- पुं- संस्कार, सत्कार.
 सग्ग- पुं- सर्ग.
 सच्च- वि- सत्य.
 सज्ज्- तैयार थवुं.
 सज्जाय- पुं- स्वाध्याय.
 सडा- स्त्री- सटा.
 सड्ढ- पुं- श्राद्ध, श्रावक.
 सड्ढा- स्त्री- श्रद्धा.
 सठ- पुं- लुच्चो.
 सणिअं- अ- धीमे.
 सणिच्छर- पुं- शनैश्वर.
 सण्णा- स्त्री- संज्ञा,
 सण्ह- वि- सूक्ष्म.
 सत्त- पुं- जीव.
 सत्त- वि- सात.
 सत्तरह- वि- सत्तर
 सत्ता- स्त्री- सत्ता.
 सत्ति- स्त्री- शक्ति.
 सत्तु- पुं- शत्रु.
 सत्तुंजय- वि- शत्रुंजय.
 सह- पुं- शब्द.

सहह्- श्रद्धा करवी.
 सद्धा- स्त्री- श्रद्धा
 सशाम्- आदरवु.
 सप्प- पुं- सर्प.
 सप्पि- न- घी.
 सम- वि- सर्व.
 समण- पुं- साधु.
 समणु+जाणु- आज्ञा देवी.
 समत्त- वि- समस्त.
 समत्थिअ- वि- करेलुं.
 समरंगण- न- रणक्षेत्र.
 समर- न- युद्ध.
 समव+सर- आववुं
 समागय- वि- समागत, आवेलुं.
 समा+चर्- आचरवुं
 समाण- समाप्त करवुं
 समाव्- समाप्त करवुं.
 समुद्द- पु- समुद्र.
 सम्म- न- सुख.
 सम्मादिट्ठि- पुं- सम्यग्दृष्टि.
 सयंभु- पुं- शिव.
 सयढ- न- शकट, गाढुं.
 सयण- पुं- स्वजन
 सयहुत्त- अ- सोवार.
 सया- अ- हमेशां
 सर- पुं- कामदेव.
 सर- पुं- बाण.
 सरअ- पुं- शरद ऋतु
 सरयरवि- पुं- शरदऋतुनो सूर्य
 सरयससि- पु- शरदऋतु चन्द्र
 सररुह- न- कमळ.
 सरस्सई- स्त्री- सरस्वती देवी
 सरिआ स्त्री- नदी
 सरीर- न- शरीर.

सलह्- श्लाघा करवी.
 सलाहा- स्त्री- श्लाघा.
 सलिलरासि- पुं- समुद्र.
 सव्व- वि- सर्व
 सवण- न- कान.
 सवह- पुं- सोगन.
 सव्वत्थ- अ- सर्वत्र, वधे.
 सव्वरी- स्त्री- रात्री.
 सव्वविणासण- वि- सर्वनो नाश
 करनार.

ससहर- पुं- चन्द्र.
 ससा- स्त्री- बहेन.
 ससि- पुं- चन्द्र.
 सह्- शोभवुं
 सह्- सहन करवुं.
 सह- अ- साथे.
 सहसागार- पुं- सहसाकार.
 सहा- स्त्री- सभा.
 सही- स्त्री- मित्र
 सहोअर- पुं- भाइ.
 साठ- वि- स्वादु.
 साडी- स्त्री- साडी.
 साण- पुं- कृतरो.
 साणु- न- शिखर.
 साम- वि- श्याम.
 सामग्ग्- चोंटवुं.
 सामाहअ- न- सामायिक.
 सामिद्धि- स्त्री- समृद्धि.
 सार्- प्रहार करवो.
 सारमेय- पु- कृतरो.
 सारहि- पुं- सारथि.
 सारिआ- स्त्री- मेना.
 साला- स्त्री- शाला,
 सालि- पुं- चोखा

साव- पुं- शाप-
 सावभ- पुं- श्रावक.
 सावगधम्म- पुं-श्रावकधर्म.
 सास- पुं- श्वास.
 सासू- स्त्री- सासू
 साह्- कहेबुं, साधवुं
 सिभ- वि- श्वेत, धोळुं
 सिआवाय- पुं- स्याद्वाद.
 सिआल- पुं- श्रृगाल
 सिग- न- शिखर, शिंगडुं.
 सिंगार- पु- श्रृगार.
 सिंघ- पु- सिंह
 सिघासण पुं- सिंहासन.
 सिच् सिंचवुं
 सिदूर- न- सिंदोर.
 सिंधव- वि- सैंधव, सिन्धमां थयेल.
 सिधु- पु- समुद्र
 सिंप्- सिंचवु.
 सिक्ख्- शीखवुं
 सिक्खा- स्त्री- शिक्षा
 सिज्झ्- सिद्धथवु.
 सिणिद्ध- वि- स्निग्ध.
 सिणेह- पु- स्नेह.
 सिद्धसेण- पुं- एक जैन महाकवि.
 सिद्धि- स्त्री- सिद्धि
 सिन्न- न- सैन्य.
 सिप्पि- पुं- कारीगर.
 सिम- वि- सर्व.
 सिमिण- पुं- स्वप्न.
 सिर- घनाववुं.
 सिर- न- माथुं.
 मिरिस- न- शिरीष.
 सिरि- स्त्री- श्री, लक्ष्मी.
 सिरिकंता- स्त्री- नाम, (श्रीकंता)

सिलिम्ह- पु- श्लेष्मा.
 सिलेस्- चोटवुं
 सिलोग- पु- श्लोक
 सिचि- न- कल्याण.
 सिवा- स्त्री- पार्वती.
 सिचिण- पु- स्वप्न.
 सिक्व्- सिचवुं.
 सिह्- स्पृहा करवी
 सिहरि- पुं- पहाड.
 सिहा- स्त्री- शिखा
 सिहि- पुं- अग्नि.
 सिहु- न- दारु
 सीभर- न- जलविन्दु.
 सीलाड्ड- वि- शीलयुक्त.
 सीस- पु- शिष्य
 सीह- पुं- सिंह
 सीहर- न- जलविन्दु
 सुअ- न- सिद्धांत.
 सुइ- वि- पवित्र.
 सुई- स्त्री- सोय.
 सुंदेर- न- सौन्दर्य
 सुकम्म- पुं- सारां कर्म वाली.
 सुकम्माण- पुं- सारा कर्म वाली.
 सुग्गह्- स्त्री- सुगति.
 सुट्ट- अ- सारीरीते
 सुण्- सांभल्लवु.
 सुण्ह- वि- सूक्ष्म.
 सुण्हा- स्त्री- पुत्रवधू.
 सुण्हा- स्त्री- गलरुबल.
 सुट्ट- पुं- शूद्र.
 सुद्ध- वि- शुद्ध.
 सुद्धोभणि- पुं- बुद्ध.
 सुत्त- वि- शून्य
 सुत्तरण- न- निर्जनं रण

सुपद्द्विभ- न- नगरनु नाम.
 (सुप्रतिष्ठित)
 सुमर्- थादकरवुं.
 सुमिण- पु- स्वप्न.
 समेरु- पु- मेरुपर्वत.
 सुर- पु- देव.
 सुरविंदवद- वि- देवपूज्य
 सुरूव- वि- सारा रूप वाळो.
 सुव्- सुइ जवुं.
 सुवद्विभ- वि- सारं.
 सुवण्ण- न- सोनुं.
 सुविहि- पुं- नवंमा जिननुं नाम.
 सुह- न- सुख
 सुह- वि- शुभ
 सुहि- वि- सुधी.
 सुहिभ- वि- सुखी.
 सुहुम- वि- सूक्ष्म.
 सूरि- पुं- आचार्य.
 सूस्- सूकावुं.
 सेअ- पु- परसेवो.
 सेअ- वि- श्वेत.
 सेअवर- पु- श्वेताम्बर.
 सेजा- स्त्री- शय्या.
 सेणा- स्त्री- सेना
 सेय- न- कल्याण
 सेर- वि- विकस्वर
 सेव्- सेववु
 सोण- वि- लाल.
 सोमाल वि- सुवालु.
 सोलस- वि- सोळ. (सख्या)
 सोल्ल- रांधवुं.
 सोव्- सूवुं.
 सोहा- स्त्री- शोभा.

हं.
 हंस- पुं- हंस.
 हक्क्- निपेधवुं.
 हण्- हणवुं
 हण्- सांभळवुं
 हणुमंत- पुं- हनूमान्
 हत्थ- पुं हाथ.
 हत्थि- पु- हाथी.
 हय- पु- घोडो.
 हर- महादेव.
 हरगोविंद- पु- विशेष नाम.
 हरडई- स्त्री- हरडे.
 हरि- पुं- चोर.
 हरिअद- पु- हरिश्चन्द्र.
 हरिआल- पुं- हडताल.
 हरिणी- स्त्री- हरणी
 हरिस्- हरखवुं
 हलंही- स्त्री- हळदर.
 हलुअ- वि- हळवुं.
 हा- तजवुं.
 हार- पुं- हार
 हिंगुल- न- हिंगळो.
 हिअ- न- हित
 हिद्व- वि- हष्ट.
 हिम- न- वरफ.
 हिरी- स्त्री- लजा.
 हीर- पुं- शकर.
 हीसमण- न- घोडानुं हणहणवुं-
 हुण्- होमवुं
 हुव्- थवुं
 हेद्व- वि- नीचे.
 हो- थवुं


शुद्धिपत्रकम् ।

—००२५०—

पृ.	पं.	अशुद्ध.	शुद्ध.	पृ	प	अशुद्ध	शुद्ध
२	८	वचम	वचन	५६	२२	गुरुणो	गुरुणो
३	१०	वीवुं	पीवुं.	६०	१०	विरअ	विरअ, विरय-
४	१२	ह्वि	देक्खेमि	६१	२	चउदह	चउदह, चउदह-
४	१४	अत्थि	पढासि	६५	१	ना ' ना	णा ' ना
४	१६	ह्यो	छज्जह्	६५	१०	अरीहन्तं	अरिहन्तं
४	१७	सि	जेमामि	६७	३	वोलवु,	वोलवुं,
४	२५	ह्वि	ग्धि	६७	१४	अल्लिड्	अट्ठिभड्
४	२६	ह्यो	ग्धो	६८	३	भाभी.	पुत्रवधू
„	„	ह्य	ग्ध	६९	११	भाभीने	माताने
१५	३	खेतर	शरीर	७२	७	वींजणो,	वींजणो,
१९	२३	रुक्ख	रुक्ख	७५	२	वाल	वाल
२२	२	कपट	कपाट			(प्रमाणनु नाम)	
२२	२१	आव्यो	आव्युं	७७	११	विणहिहिंति ।	विणहिहिंति ।
२५	२७	०	गेह-घर.	„	१८	वाल प्रमाण	वाल अने
२६	८	विना	विणा	७९	१२	पच्चअ	पच्चय, पच्चअ-
२९	२०	वह्णण	वग्धण	८०	२०	मच्चुओ	मच्चुओ
३०	३	घोडअ	घोडअ, घोडय	८५	१७	वौद्धवडे	मूर्खवडे
३१	२०	चोर-	चोर-	८७	५	वोलीण	वोलीण
३२	२	वह्णणा	वग्धणा	८८	२४	रुक्खाइं	रुक्खाइ जणे-
३२	३	गच्छति	गच्छह्				हि देक्खिज्जन्ति ।
३२	३	वीयरायं	वीअराय	८९	३	सुवन्नं	सुवणं
„	६	उंघति	उंघह्.	१०२	१५	कंटय	कटअ, कंटय-
„	२४	अकरात	अकारांत	११३	२	सिरिस-	सिरीस-
३७	९	वह्णणा	वग्धणा	११३	६	वहेडअ-	वहेडअ, वहेडय-
३९	३	सूर्य वडे दिवस	०	११४	१७	सिरिमस्साहारो	सिरी-
		शोभेछे.	०				सस्स हारो
४६	२	वोह	वोह, वोह्हेहि	११९	१७	खेतमां	खेतरमां
४७	१७	चपानुं	मोगरानुं	१२१	५	दु स्व.	दु.ख.
४९	२१	चंपाना	मोगराना	१२६	९	वन्धू	वन्धू
५२	७	ग्हाण	ग्हाणं				

—><—


कोशशुद्धिः ।



पृ-	अशुद्ध	शुद्ध
२	अल्लिङ्- मेळवचुं.	अल्लिङ्- मळवुं.
६	कुपल- न- कमंडल	कुपळ- न- कली
७	गव्म- न-	गव्म- पुं-
९	छाही- स्त्री- कान्ति.	छाही- स्त्री- छाया.
११	तणु- न-	तणु- स्त्री-
१५	नारइअ- पु- नारवानोजीव	नारइअ- पुं- नारकीनोजीव.
१५	निआणवंधन- न-	निआणवंधण- न-
१५	निम्ब- पुं- लिंगडो.	निम्ब- पुं- लिंगडो
१५	निप्फाव- पु- वाल[मग्नविशेष]	निप्फाव- पुं- वाल
१८	फारिस-	फारिस्-
१८	फास- स्पर्श करवो.	फास्- स्पर्श करवो.
२२	रुट्-	रुट्-
२२	रुम्-	रुम्-
२७	सिवि- न-	सिव- न-
२७	सीलाङ्क- वि-	सीलङ्क- वि-
२७	सिरिस- न-	सिरीस- न-



श्रीयशोविजयजैनग्रन्थमाला मां आजसुधी छपाइने
प्रकाशित थएला ग्रन्थो नुं सूचीपत्र ।



१. प्रमाणनयतत्त्वालोकालङ्कार-मूल श्रीवादिदेवसूरि	०-८-०
२. हैमलिङ्गानुशासन-श्रीहेमचन्द्रसूरि	०-५-०
३. सिद्धहेमशब्दानुशासन-लघुवृत्तिसहित	३-०-०
४. गुर्वावलि-मुनिसुन्दरसूरिरचित वीजी आवृत्ति	०-४-०
५. रत्नाकरावतारिका-वे परिच्छेद टि. पं. सहित	१-०-०
६. सिद्धहेमशब्दानुशासन-मूलमात्र	०-५-०
७. स्तोत्रसंग्रह-भाग-१ सीलीक मां नथी	०-६-०
८. मुद्रितकुमुदचन्द्रप्रकरण-श्रावक यशश्चन्द्रकृत	०-८-०
९. स्तोत्रसंग्रह-भाग-२ सीलीक मां नथी	१-०-०
१०. क्रियारत्नसमुच्चय-श्रीगुणरत्नसूरिविरचित	२-०-०
११. श्रीसिद्धहेमशब्दानुशासनसूची अकारादि अनुक्रम	०-४-०
१२. कविकल्पद्रुम-श्रीहर्षकुलगणिरचित श्लोकवद्ध धातुपाठ	०-४-०
१३. सम्मतितर्काख्यप्रकरण-प्रथमखण्ड न्यायनोअलौकिक ग्रन्थ. श्रीसिद्धसेनादिवाकर विरचित	३-०-०
१४. श्रीजगद्गुरुकाव्य-श्रीहीरविजयसूरि नुं चरित्र	०-४-०
१५. श्रीशालिभद्रचरित्र-टिप्पणसहित पत्राकार	१-४-०
१६. श्रीपर्वकथासंग्रह-प्रथमभाग पत्राकार	०-४-०
१७. षड्दर्शनसमुच्चय-राजशेखरसूरिकृत	०-४-०
१८. शीलदूतकाव्य-चारित्रसुन्दरगणिकृत	०-४-०
१९. निर्भयभीमव्यायोग-श्रीरामचन्द्रसूरिकृत	०-४-०
२०. श्रीशान्तिनाथचरित्र-श्रीमुनिभद्रसूरिविरचित	३-०-०
२१. रत्नाकरावतारिका-रत्नप्रभाचार्यकृत परिच्छेद ३थी ८	१-८-०
२२. " " " " १-२	१-०-०
" " " " संपूर्ण पाकु पुंठ.	३-०-०

- उपदेशतरङ्गिणी-पत्राकार-उपदेशतथारसीककथाओ ३-०-०
 न्यायार्थमञ्जूषा-सिद्धहैमनीपरिभाषाओनी व्याख्या ३-०-०
 २३. गुरुगुणरत्नाकरकाव्य-लक्ष्मीसागरसूरिनो इतिहास ०-८-०
 २४. विजयप्रशस्तिमहाकाव्य-सटीक-हेमविजयगणी ५-०-०
 २६. गद्यपाण्डवचरित्र-पण्डित देवविजयजीगणीए बनावेळु, घणु सरल अने बोधदायक छे. सामान्य संस्कृत जाणनाराओ पण वाचननो सारो लाभ मेलवी शके छे. वधारे खात्री अनुभवथी करो किमत मात्र रु. ४-०-०
 २९. मल्लिनाथमहाकाव्य-(पुस्तकाकारे तेमज पत्राकारे)आ महाकाव्य श्रीविनयचन्द्रसूरिए बनावेळुं छे. जेमां मल्लिनाथस्वामीना चरित्र उपरान्त प्रासङ्गिक केटलीक रसिक कथाओ सरल संस्कृतमां आपवामां आवीछे. साधारण संस्कृत जाणनाराओ पण तेनो लाभ लई शके छे. किमत. ३-०-०
 ३०. स्याद्वादमञ्जरी-(पत्राकारे) आ पुस्तक केटलेक स्थळे मुद्रित छे, तो पण अमे शुद्धता तेमज अल्प मूल्यथी ते प्राप्त थई शके तेटला सारू छपाव्यु छे किमत मात्र १-०-०
 ३२. पार्श्वनाथ चरित्र-भावदेवसूरिविरचित-घणुज रसिक तथा सरल छे, पुस्तकाकारे तथा पत्राकारे श्लोकबद्ध कीमत रु. ३-०-०

शास्त्रविशारद जैनाचार्य-श्रीविजयधर्मसूरिजी विरचित पुस्तको ।

- | | | |
|------------------------|--------------------|-------|
| १. जैनतत्त्वदिग्दर्शन | (हिन्दी भाषा) | ०-२-० |
| २. जैनशिक्षादिग्दर्शन | " | ०-२-० |
| ३. " | (गुजराती) | ०-२-० |
| ४. पुरुषार्थदिग्दर्शन | (हिन्दी भाषा) | ०-४-० |
| ५. आत्मोन्नतिदिग्दर्शन | (गुजराती) पोस्टेज, | ०-०-६ |
| ६. अहिंसादिग्दर्शन- | (हिन्दी भाषा) | ०-४-० |
| ७. " | (बंगला) | ०-४-० |

एशीयाटीक सोसायटी ओफ बंगालमां
छपाएला जैन ग्रन्थो.

१. योगशास्त्र-त्रण अंको प्रत्येकना १-४-०
२. शान्तिनाथचरित्र-त्रण अंक दरेकना ०-१०-०
३. षड्दर्शनसमुच्चय-वे अंक, प्रत्येकना ०-१०-०
४. समराइच्चकहा-चार अक, प्रत्येकना ०-१०-०
५. प्रबन्धचिन्तामणि-(इंग्रेजीभाषामां) त्रण अंक प्रत्येकना १-४-०
६. परीक्षामुख-लघुवृत्तिसहित, न्यायनो ग्रन्थ. १-०-०
७. न्यायसार-सटीक. " २-०-०
८. तत्त्वार्थाधिगमसूत्र-भाष्य सहित, त्रण अंक, प्रत्येकना ०-१०-०
९. उपमितिभवप्रपञ्चाकथा-(त्रीजो तथा चोथो अंक छोडी)
१३ अक संपूर्ण. प्रत्येक अंकना ०-१०-०
१०. लघुसकदशाङ्गसूत्र-मूल तथा टीका. प्राकृत शब्दोनो
कोश पण साथे छे. ६-०-०
११. प्राकृतलक्षण-चण्डकृत-प्राकृतव्याकरण १-८-०
१२. बौद्धप्रकरणसंग्रह- बौद्ध न्यायशास्त्रनां न्हानां
न्हानां छ प्रकरणोनो समावेश छे. ०-१०-०
१. श्रीधर्ममहोदय-(संस्कृत) श्रीरत्नविजयजी विरचित ०-४-०
२. श्रीविजयधर्मसूरिचरित्र-(गूजराती) पोस्टेज ०-१-०
३. सुजनसम्मेलनम्-(हिन्दी) महामहोपाध्याय श्रीरा-
ममिश्रशास्त्रीजीनुं व्याख्यान तेमां जैनधर्मनी प्राचीनता-
सिद्ध करी छे. ०-१-०

‘जैन-शासन’

आ पत्र दरेक पूर्णिमा तथा अमावास्याए प्रगट थाय छे. पो-

स्टेज सहित वार्षिक लवाजम रु. २) ग्राहक थवा इच्छनारे पोतानु
नाम, गाम, ठाम शुद्ध अक्षरे लखी मोकलवुं ।

श्रीयशोविजयजैनग्रन्थमाला.

(संस्कृत मासिक पुस्तक)

श्रीयशोविजय जैन ग्रन्थमाला मासिकमां एक सो पृष्ठ संस्कृत
अने प्राकृत साहित्यने माटे रोकवामां आवेछे, जेनी अंदर न्याय, कोश,
तथा महाकाव्यना ग्रंथो प्रसिद्ध करवामां आवेछे. पोस्टखर्च साथे वार्षिक
लवाजम रु-८) प्रथमथी लेवामां आवे छे. नमूना दाखल काइने
अंक मोकलवामां आवतो नथी.

विशेषावश्यकभाष्य.

बृहद्वृत्तिसहित.

^{२५}पहेलो ^{२७}बीजो ^{३८}त्रीजो ^{३९}अने चोथो भाग दरेक २०० पानानां.

जलदी मंगावी ल्यो, व्हेलो ते पहेलो, ग्राहक थनारने दर त्रण
त्रण मासे बसो बसो पानानो एक एक भाग मोकलवामां आवशे.
संपूर्ण ग्रन्थनी कि० रु. २५) अगाउथीज लेवामां आवे छे. पाछळथी
ग्राहक थनार पासेथी रु. ३२) लेवामां आवशे.

प्राकृत मार्गोपदेशिका.

आ पुस्तक मी० भाण्डारकरनी रीतीने अनुसरि तैयार करवामां
आव्युं छे. संस्कृत शिख्या वगर मात्र गुजराती भाषा जाणनाराओ पण
आ पुस्तक द्वारा प्राकृत भाषा सारी रीते शिखी शकेछे. कीं. ०-१२-०

मलवानुं ठेकाणुं—शाह हर्षचन्द्र भूराभाई,

बीर सं-२४३८ दीवाली ।

अंग्रेजी कोठी, बनारस सिटी.

Dharmabhyudaya Press, Benares City.

